

ST. G. O. P. 1873

THE LIFE OF SHIVAJI,

BEING A HEROIC POEM IN MARATHI

ON THE LIFE OF

SHRIMANT CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJA.

THE FOUNDER OF THE MARATHA DYNASTY.

COMPOSED BY

GANESH SHASTRI LELE TRIMBAKKAR,

AND

APPROVED AND ACCEPTED BY THE DAXINA PRIZE COMMITTEE.

— 1873 —

BOMBAY:

Printed at the "Nirnayasagar" Press.

1873.

All Rights Reserved.

(Registered under Act XXV of 1867.)

Price one Rupee.



STATISTICS

V20 P158: 21W X30
See also

Q155: 7 M 25: 2
A

92647

UNIVERSITY OF BOMBAY,

&c. &c. &c.

THIS WORK IS DEDICATED

With feelings of admiration for his appreciation of
real virtues, affection towards men of
Learning, and zeal in promoting
the cause of Education.

BY

THE AUTHOR:



रावबहादूर नानामोरोजी.

शहर मुंबई एथील पोलिस माजिस्ट्रेट,

जस्टीस आफ् दी पीस आणि मुंबई युनिव्हर्सि-
टीचे फेलो, इत्यादि,


त्यांची सहृणग्राहकता, विद्वज्जनाविषयींची प्रीति, स्वदेशीय
लोकांच्या विद्यावृद्धीविषयींची उत्सुकता,
इत्यादि गुण पाहून,

हा ग्रंथ

कर्त्याने परमादरपुरस्तर

नजर केला असे.

प्रस्तावना.



ह्या महाराष्ट्र देशांत किंवहुना साऱ्या भरतखंडांतही अर्वाचीन काळीं जे परम नामांकित व विख्यात असे हिंदु राज्यकर्ते झाले, त्यांमध्ये भोंसले उपनांवाच्या कुळांत उत्पन्न झालेला शिवाजी, ज्यास शिवाजीमहाराज असें लक्षणण्याचा संप्रदाय आहे तो अग्रगण्य होय. खानेच मोठ्या पराक्रमानें व चातुर्यानें मराठी राज्याचा मूळपाया घालून त्याची स्थापना केली.

मालोजीहणून शिवाजीचा आज्ञा होता त्याला देवी प्रसन्न होऊन तिनें वरप्रदान दिलें कीं, 'तुझ्या वंशांत गोब्राह्मणप्रतिपालक व स्वधर्मसंस्थापक असा एक महावीर उत्पन्न होऊन तो पृथ्वीचें राज्य करील'. तीच हा शिवाजी होय अशी मराठी लोकांत दंतकथा आहे. तें कसेंही असो परंतु महाराष्ट्रदेश मुसलमान लोकांच्या जवळ्यांत बहुतकाळपर्यंत सांपडला होता त्यातून त्याची मुक्तता झाली, मराठें लोक जे पूर्वी आंधारांत पडल्याप्रमाणें केवळ अप्रसिद्ध स्थितींत होते ते उजेडांत येऊन प्रसिद्धीस आले; तसेंच त्या लोकांचें स्वतंत्र राज्यस्थापित होऊन राजकीय संबधानें भरतखंडाच्या इतिहासांत स्वातंत्र्यानें वर्णन होण्याच्या योग्यतेप्रत येऊन उत्कर्ष पावले, ह्या व अशा दुसऱ्याही मोठ्या शूरत्वाच्या व बुद्धिकौशल्याच्या अनेक गोष्टी ज्या इतर सामान्य पुरुषांच्या हातून घडणें अशक्य त्या शिवाजीच्या हातून घडून त्याची कीर्ति दिगंती गेली ही गोष्ट निर्विवाद आहे.

शिवाजीचा बाप शाहाजी हा बिजापुराच्या बादशाहाचे चाक-

रीस होता त्याचें शहाणपण व शूरत्व पाहून त्याला त्या बादशाहानें पुणेंपरगणा जहागीर करून दिला. शाहाजी हा बिजापूरकराकडून कर्णाटकांत मोहिमीवर असतां त्यानें शिवाजी फार लहान झणून त्याला व त्याचे आईला आपले जहागीर गांव पुणें एथे ठेविले. तेथें असतां लहानपणींच शिवाजी हा स्वतंत्रपणानें वागूं लागून, असाधारण व अचाट कृत्ये करिता झाला. औरंगजेबासारखा चलाढ्य, धूर्त, पराक्रमी, वयानें व अनुभवानें प्रौढ, राजकार्यनिपुण, दुसऱ्याचा उत्कर्ष न सोसणारा, ऐश्वर्यलोलुप व स्वधर्माभिमानी, असा हिंदुस्थानाचा सर्वभौम बादशाहा दक्षिणेंतील पुरातन काळापासून चाळत आलेलीं राज्ये समूळ उपटून टाकून बलात्कारानें स्वकीय राज्याची व धर्माची मर्यादा वाढविण्याविषयी सक्रम प्रयत्न करित असतां, कोणी एका लहानशा हिंदू जहागीरदाराच्या मुलानें बुद्धिचतुर्य व शौर्य यांच्या बळानें त्या बादशाहाचें व त्यानें मुद्दाम त्या कार्यार्थ पाठविलेल्या जुंझार व समरकुशळ झणविणाऱ्या सरदारांचे सकल उपाय कुठित करून त्यांचे डोळ्यादेखतां नवीन हिंदू बादशाहत स्थापून हिंदूधर्मान्त्र्ये आपले गीब्राह्मणप्रतिपालकत्व लोकांत प्रसिद्ध केले, आणि शिवाजी हा केवळ डोंगरांतील उंदीर आहे ह्याची काय कथा? असें झणून स्वकीयशौर्यमदानें अंध झालेले त्याचे शत्रु हे अवगणनापूर्वक त्याचा उपहास करित होते, त्यांचें तें अंधत्व पराजयरूप तीक्ष्ण अंजनानें निःशेष घालवून त्यांस आपल्या सिद्धतुल्यपराक्रमदर्शनानें चकित करून तोंडांत बोटें घाल्यास, व अंत जे कोणी वास्तविक गुणग्राहक होते त्यांस स्वकीय मस्तकें तुकवापास लाविलें ह्या गोष्टी साधारण आहेत काय? नाहींत हें उग्रदच आहे.

शिवाजीचें जन्म सन इसवी १६२७ हणजे शके १५४९ ह्या वर्षी जुन्नराजवळ शिवनेरी हणून किल्ला आहे तेथे झालें त्याला लहानपणापासून स्वतंत्रपणें राज्य करण्याची माठी होस होती ती त्याने आपल्या मर्दुमकीने शेवटास मेऊन आपले नांव पृथ्वीवर गाजविलें. सन १६७४ हणजे शके १५९६ ह्यावर्षी त्याला रायगडावर हिंदुशास्त्राप्रमाणें यथाविधि राज्याभिषेक झाला. त्याने आपल्या नांवाची मुन्ना (नाणें) पाडिली; व आपआपल्या कामांत परमदक्ष आणि राजकार्यधुरंधर असे अष्ट (आठ) प्रधान नेमिले.

तसेच कोणावरही जुलुम जवरी न होतां गरीबगुरीवांची देखील लौकर दाद लागून त्यांस यथायोग्य न्याय मिळून संपूर्ण प्रजांचें नीतीनें संरक्षण व्हांवें अशा रीतीची राज्यव्यवस्था करण्याविषयी त्याच्यानें होईल तितका प्रयत्न करण्यांत त्यानें अंतर केलें नाहीं.

शिवाजी हा मोठा शूर, चतुर, चपळ, उद्योगी, बुद्धिमान, स्वधर्म व स्वदेश ह्याविषयीं अभिमान बाळगणारा, असा होता. तो सन १६८० हणजे शके १६०२ ह्यावर्षी परलीकवासी झाला, त्या वेळीं त्याचें वय सगळें ५३ वर्षांचें होतें. तो अणखी कांहीं वर्षे वांचला असता तर त्याच्या हातून त्याच्या देशाचें व लोकांचें अणखी कल्याण झालें असतें असें त्याच्या पूर्वीच्या आचरणावरून निश्चयात्मक अनुमान होतें.

असा वीर जो शिवाजीराजा यावर पद्यात्मक मराठी काव्य करण्याविषयीं दक्षिणाप्रैक्ष कमिटीनें जाहिरात प्रसिद्ध केल्यावरून हे पुढील काव्य यथामति केलें तें त्या कमिटीनें रुपाळूपणें स्वीकारिलें हणून प्रस्तुत छापून लोकांत प्रसिद्ध केलें आहे. याचे प्रकरणभेदानें सात विभाग कल्पून त्यांस प्रत्येकीं सर्ग असें झटलें आहे. ह्या का-

व्यांत शिवाजीचा आज्ञा मालोजी ह्याजपासून आरंभ करून, शिवाजीला राज्याभिषेक झाला एथपर्यंत कथा वर्णिली आहे ती असी;—

प्रथमसर्गांत शिवाजीचा आज्ञा मालोजी याचें वृत्त सांगून भवानीवरप्रदान झालें तो प्रकार वर्णिला आहे.

द्वितीयसर्गांत शिवाजीचा बाप शहाजी याच्या लग्नाचा धाट व शिवाजीचें जन्म व त्याचें बालचरित्र हीं वर्णिलीं आहेत.

तृतीयसर्गांत शिवाजीला स्वतंत्र राज्य संपादनाची इच्छा झाल्यावरून दादोजीकोंडदेव यानें त्यास नीति सांगितली तें प्रकरण आलें आहे.

चतुर्थसर्गांत शिवाजीची कृति ऐकून बिजापूरचे बादशाहानें शहाजीस प्रथम बंदीस ठेवून मग सोडून दिलें तें वृत्त सांगितलें आहे.

पंचमसर्गांत बिजापूरचे बादशाहास शिवाजीनें जिंकिलें तो प्रकार निवेदिला आहे.

षष्ठसर्गांत शिवाजीचा दिग्विजय सविस्तर वर्णिला आहे.

सप्तमसर्गांत शिवाजीच्या राज्याभिषेकाचा समारंभ व श्रीरामदासस्वामीनीं त्यास सदुपदेश केला याचें निरूपण करून ग्रंथ समाप्त केला आहे.

गणेशशास्त्री लेले,

त्र्यंबककर.

श्रीशिवाजीचरित्र प्रारंभ.

—०११३३३३३०—

मंगलाचरण.

श्रीगणेशं मुदा वंदे शारदां त्र्यंबकेश्वरं ॥
श्रीकृष्णं कुलपालांश्च भास्करादिनवग्रहान् ॥ १ ॥

आर्या.

श्रीर्वरदमूर्तिं माझे, दूर करो त्वरित अंतरायासे ॥ मंगलाचरण
यत्प्रेदाचितन हरितें, निमिषार्धे सकल अंतरायासे ॥१॥ श्रीगणपतीवि-
षयी
तैसी सरस्वती मम, ठेवुनियां निजकरा शिरावरतीं ॥ श्रीसरस्वती-
'होइलकाव्यतुशेहेमान्य'असा देउ मजबरावर ती ॥२॥ विषयी.

श्लोक.

सदाशिवपदांबुजा नमितसें सदा भक्तिनें, श्रीशिवाविषयीं.
जयास भजतां बळें स्वपद देइजे मुक्तिनें ॥
हैरी निशिदिनीं जया विमलमानसीं आठवी,
पितांमह तसाचि ज्या हृदयमंदिरीं सांठवी ॥३॥

१ श्रीगणपति. २ अंतर्गतआयास. (चिंता) ३ ज्या गणप
तीच्या केवळ पायांचेंच चिंतन. (हेकर्तृपद) ४ विप्रांत.
(हेहरिते या क्रियेचेंकर्म) ५ सरस्वति. ६ विष्णु. ७ ब्रह्मदेव.

विना केले
पत्तिकाय.

त्याच्या पूर्णगुणा अजूनही जनी कोणी नसे जाणिले ॥
ज्यांची कोमल पुष्पपल्लवफले आनंद देती महा,
तत्कन्यासि असो सदा करपुगे माझा नमस्कार हा ॥ ६ ॥

ज्यांनी वाणी
द्वारा पण-
द्वारा देऊन
यांना इतर वा-
यांना देऊन के-
ले त्यांचे पद.

ज्या देही हृदयस्थवृत्त इतरा सांगावया भारती,
दानार्दानविथी पयेष्ट करण्यासाठी कंरींची स्थिती ॥
यांचाचून^१ समस्तदेह विबुधी^२ कारागृहे मानिले,
ज्या देहा सदैव दिलें मज^३ ज्ये त्याची नेमी पाउले ॥ ६ ॥

ज्यांनी वाणी
द्वारा पण-
द्वारा देऊन
यांना इतर वा-
यांना देऊन के-
ले त्यांचे पद.

झाडाच्या तुकडा भुईत पुरता पर्जन्यकालार्जमी,
होतें झाड तयास योति सुमने वीजे, न काही कमी ॥

१ स्वतःक्षेत्र. २ भ्रमणकरिती. ३ त्याग्रहनक्षत्रांची. ४ वास्तविक
दिवस (सिद्धे सास ज्येला आहे त्याच्या). ५ नमस्काररूप कार्यास.
६ कोमल अहित असा अन्वय. ७ त्या तरुच्या झणजे वृक्षाच्या
द्वाराकरणात (हृदयस्थ). ८ मनातील अभिप्राय. ९ वाणी.
१० देवते. ११ इतरांची. १२ वाणी व हात यांचाचून.
१३ इतरांचा. १४ बंदिले. १५ दयाशीळातें (हें जयें याने
विशेषतः). १६ ज्ये. १७ स्मरे किंवा नसी हें क्रियापद याचा
अर्थ ही हा अभ्यास आहे. १८ पर्जन्याच्या दिवसात.

बीजापासुनिही पुन्हा तर उठे, ऐशी तयांची स्थिती,
पाहोनी कृतिपूर्णशक्ति गमतो जो देव त्यातें नती ॥७॥

बापाच्या वचना स्वतां परिसुनी गेहीं मुलें बोलती,
बापाचा क्रम तोचि, हें अनुभवे सर्वस्थली कल्पिती ॥
शैलीं पुत्र असे, पिता मुळि नसे, वक्ता व जो वाक्पती.
तो आद्य प्रभु बाप ईश्वर असो त्याच्या पदीं मज्जती ॥८॥

पितृपुत्रभाषण
व्यवहारांत अ-
नवस्था प्रसंग-
भंगार्थ कल्पिला
जो आद्यबाप
त्याविषयीं.

मूके बोलति, चालती, गिरिवरी ज्याच्या कृपे पांगळे,
ज्याचे वास्तवकृत्य कांहीं कळण्यासाठीं कृती भागले ॥
ज्यानें हें जग चित्रलेख लिहिलें, जो साधुनीं मानिला,
त्याच्या कल्पित पादपद्मयुगला मी वंदितो हा खुळा ॥९॥

मुक्यांस बोल-
कें, पांगळ्यांस
चालते जो क-
रितो व ज्याची
कृति विचित्र व
दुज्ञय व जो
साधुनीं मानि-
ला अशा देवा
विषयीं.

श्रीमत्र्यंबकराजपुण्यनगरीं वस्ती सदा जो करी,
घेतां दर्शन भक्तिनें बहुं जुनीं सुसंती मनाची हरी ॥
वक्ते, वाक्पतिसे सुसंक्तिपतनें केले ज्यानें स्वतां,
तो माझ्या हृदयीं निवृत्ति बरवा राहो सुखें तत्वतां ॥१०॥

श्रीनिवृत्तिना-
थाविषयीं.

टीकाकार अनेक देशि भगवद्गीते वरी जाहले,
सांतूनी किति एक तत्वकथनीं थोडे जनां मानले ॥

श्रीज्ञानेश्वरा-
विषयीं.

१ वृक्षांची. २ नमस्कार. ३ मुलाप्रमाणेंच झणजे आपल्या
बापाचें बोलणें ऐकून तसें बोलणें हा क्रम. ४ पित्याला पिता
त्यालाही पिता अशी आन्तर्यरूप अनवस्था प्राप्त होते तन्निरा-
सार्थ शैवटीं. ५ आपितृक असून स्वयें बोलणारा जो कोणी
तोच आद्यप्रभु व आद्यपिता होय (तोच ईश्वर). ६ विद्वानः
७ चित्राप्रमाणें. ८ कल्पिला (अनुभवावरून) ९ त्र्यंबकनांथाचें
क्षेत्र तेथें. १० अनादि. ११ अज्ञान १२ बोलणारे. १३ बृहस्प-
तीसारखे. १४ शक्तिपाताख्य योगशास्त्रांनीं.

गीतेचा सकलार्थ गोडवचनें केला जयानें खरा,
त्या ज्ञानेश्वरसाधुच्या पदयुगीं संस्थापितों मी शिरा॥ ११॥

श्रीरामदास-
रवामिविषयीं. ज्याचीं सद्बचनें विरक्तिविषयीं श्रीरामनाणापरी,
तेजस्वी, बहु गोड कर्णयुगुलां, आनंद अभ्यंतरीं ॥
देती प्रस्यंयही जनां लवकरी, ज्ञहीं जयाची स्थिती,
भक्तीं मारूँति मानिला गुहं, तया श्रीरामदासा नतीं ॥ १२ ॥

मुक्तेश्वर, मोतो-
पन व वामन-
पंडित याविष-
यीं. जे श्रीभारतपंचलक्षणमहंकाव्यग्रंही चांगले,
व्यासानंतर सत्प्रमेयरचनाचातुर्य ज्यानां अलें ॥
ज्यांनीं देशीगिरेत ईश्वरकथा केल्या महत्संगमीं,^{१०}
ते मुक्तेशमयूरवामनकवी त्यांच्या पदाब्जा नमी ॥ १३ ॥

परमेश्वर हा देवानें जर मानवास दिधली वाणी, तिनें त्याचिया,
स्तुतीस योग्य-
असता इतरा-
ची स्तुति का-
केली याविष-
यीं हेतु. स्तोत्रातें करणे प्रशस्त असुनी अन्यस्तुती कासया ॥
हे तों सत्य; परंतु विश्व अवघें ज्याची असे आकृती,
त्यांतूनी नृपतीं विभूति लणुनी मी वर्णितों तत्कृती ॥ १४ ॥

जुन्या कवी-
चीं रसाल का-
व्यें असताही
हें नवें काव्य
किंचिदंशों उ-
पयोगी आहे हें
सदृष्टांत. काव्यें सत्कविचीं रसाल असतां मोठीं लघू वा जुनी,
माझे काव्य नवें निरर्थक नसे, पांहा तुझी वाचुनी ॥
लोकांतील तमास माशक असा राकौनिशाचंद्रमा,
आहे तो तरि दीप दूर न करी कीं मंदिरींच्या तमीं ॥ १५ ॥

१ अनुभवही (देती) २ भक्तींनीं. ३ मादतीचा अथतार व
गुरु. ४ असा मानिला. ५ इतिहास. ६ विष्णुवादिपुराणें. ७ रामायणादि
८ यथार्थज्ञानविषयीं. ९ महाराष्ट्रभाषेंत. १० साधुजनांच्या भेटी
हास्यावसता. ११ राजा (नराणांच नराधिपः ह्या विभूतिविषयक भग-
वद्गीता वाक्यावरून) १२ पूर्णमेवा चंद्र. १३ काळोखाला.

मदीय कवितेशि बा श्रुतिपथा तुह्मी दाखवा,
चढेल मग ती सुखें मृदुपदें खरे तेंधवां॥
तुह्मा जवळि आलियावरिच विश्वचिसालया,
बसेल रसनागरस्थलिं करा विभू ही दया ॥ १६ ॥

हें काव्य ऐक-
प्याविचयां दे-
वांची प्रार्थना.

*शिवाजी हा आहे विदित सकलांतें कितिवरी,
मराठ्यांचें राज्य प्रथम नृप जो स्थापित करी ॥
जयाची सत्कीर्ती मज गमलि पूर्णेंदु दुसरा,
कलंकाचा ज्याच्यावरि नगवसे लेशहि खरा ॥ १७ ॥

शिवाजीचें व-
र्णन. मराठ्यांचें
राज्य प्रथम
त्यानेच स्थापि-
लें.

महाराष्ट्रीं शाला उदित गगनीं जेंवि सविता,
सुहृत्पद्मालागीं अतिविपुल जो भूति स विता ॥
निजें तेजें ज्याच्या रिपुतिमिर सारे हरपलें,
दुजे राजे लाजें उडुंगण तसे सर्व लपले ॥ १८ ॥

शिवाजीला
सूर्याची उपमा.

जयाच्या धैर्याला गिरिच उपमा शोभत असे,
तसी गांभीर्याला जलधि, दुसरी साजत नसे ॥
जयाच्या बाहूंच्या युगुलिं विलसे शौर्य अगळें,
शकेना वर्णू तें पटुहि कवि काठ्यांत सगळें ॥ १९ ॥

शिवाजीच्या
धैर्यादिकांचें व-
र्णन.

१ हें संबोधन. २ जिव्हा हेंच सजलस्थल तेथें ध्रुवण केली
असतां वाचावीसी वाटेल.

* ह्या शिवाजीपदापासून मंगळार्थाचा ध्वनि होतो, कारण त्याचें
घटक जें शिवपद तें कल्याणवाचक प्रासिद्ध आहे. ह्मणूनच हें शिवाजी
पद काव्याच्या प्रारंभाच्या पत्रांत प्रारंभाच घातलें आहे.

१ सूर्य. २ सुदत् (आप्त) हेंच पदें त्यास. ३ संपत्ति ४. देणारा.
५ शत्रुसैन्याचा आधार. ६ लाजेत. ७ नक्षत्रसमुदाय. ८ समर्थ
(हें कधीचें विशेषण.)

आर्या.

शिवाजीची जी यद्वटचातुर्यतुरी, असिवेमा घेउनी सहाय बरे ॥^१
जगद्व्यापककी- शुभे यद्वृणवृंदे, यशःपटा विणुनि नेसवीत धरे^६ ॥ २१ ॥
ति तिजविषया रूपक.

इलोक.

शिवाजीला होता यावनेकीर्तिसागर बहू विस्तीर्ण भूमंडली,
अगरितकृषीची खाने भारतखंडभूमे सगळी व्यापूनियां टाकिली ॥
उपमा. ईशेच्छे शिवजी अगस्तिमुनिसा झाला प्रतापी महा,
संग्रामांचमने करुनिच^१ जेथे त्या प्राशिले की अहा! ॥ २२ ॥

ज्याला गुण-
वानुशत्रूहि प्रिय
व दुर्गुणी मित्र-
ही त्याज्य.

गुणी शत्रुही आवडे फार ज्यास,
कडूही जशी औषधी आतुरास ॥
जसा सर्पसंदेष्ट अंगुष्ठ होतो^{१५},
तसा त्याज्य ज्या दुर्गुणी मित्र होतो ॥ २३ ॥

शिवाजीमध्ये
प्रजेच्या जनक-
त्वावाचून त्या-
च्या बापाचे स-
र्वगुण होते.

प्रजेस शिकवी गुणां, सतत उद्यमे रक्षणा,
करी^{१६} भरण देउनी वसनभूषणा भक्षणा ॥
झणूनि गमला पिता जनगणास जो भूपती,
शिवाजि, जगि अर्थ ते जनकर्मांर्त्तते पावती ॥ २४ ॥

१ ज्याच्या सरदाराने चातुर्य हीच तुरी (कोष्ट्याने यंत्रविशेष फ-
णी). २ तारवार हीच वेसा झणजे पिंजणी. ३ ज्याच्या गुणांच्या समुदा-
याच्या योगाने. पक्षी गुण झणजे तंतु (दोरे) ४ यश हीच वस्त्र त्यास.
५ वेष्टीत. ६ पृथ्वीला. ७ यवनाचा कीर्तिरूप समुद्र. ८ हिंदुस्थान देश.
९ ईश्वराच्याइच्छेने. १० युद्धरूप आचमनाच्या योगाने. ११ ज्या
शिवाजीने. १२ यवनकीर्तिसागरास. १३ सापाने दंडा केलेला १४
आंगठा. १५ त्याज्य हातो. १६ हे क्लियापद पूर्वोत्तरान्वयि आहे
(रक्षणा व भरण करी) १७ प्रजांचे जे वास्तविक बाप ते. १८ केवळ
उत्पन्नकर्तेपणाप्रत मात्र (पावती) झणजे उत्पन्न करणारेपणामात्र
वास्तविक बापाकडे राहिला.

श्रीमच्छत्रपती महीश्वर महाराज प्रतापी प्रभू,
राजन्वैत्पदवाच्यतेस आणिली जेणे^१ महाराष्ट्रभू ॥
तापाते हरुनी सुधीकर जनां देतो जसा स्वीं करीं,
तैसा जो स्वगुणेकरुनि सकलां दे सौख्य पृथ्वीवरी ॥२५॥

शिवाजीच्या
योगाने महारा-
ष्ट्रदेश राजन्-
वान् झाला व
तो चंद्राप्रमाणे
आल्हादक हो,
ता.

ज्याचे चित्त कधी वळे न विषयीं, ज्याला न दुःसंगती,
शास्त्राचे पर पार शोधित असे ऐशी जयाची मती ॥
धर्माचे निजतत्व गुप्त हृदयीं जो बागवी हो भला,
ज्ञाने पूर्ववर्धीच वृद्धहि जरे वांचूनि जो शोभला ॥ २६ ॥

तो अल्पवयां-
तच ज्ञानाने वृ-
द्ध होता.

ज्याचा दंडहि पालनार्थचि असे, अर्थार्थ नोहे कधीं,
ज्याने संततिहेतुनेच वरिली जाया, न ज्या कामंधी ॥
ज्याचे यास्तव अर्थकाम भुवनीं धर्मत्व कीं पावले,
ऐसा तो नृपती विलक्षणकृती ज्या वर्णितो हो भले ॥२७॥

चतुर्विध पुस्त-
कार्थपैकीं ज्या-
चे अर्थ व काम
धर्मरूपच होते.

यथाशक्ती गावे क्रम धरुनि तैज्जन्मचरिता,
असा हेतू माझ्या मनिं बहुत तो हो नच रिती ॥
असे विस्तारें तें चरित इतिहासांत लिहिलें,
तयाचे वेंचे मी कथित करितो एथ वहिलें. ॥ २८ ॥

१ ज्या देशाचा राजा उत्तम असतो त्याला राजनवान् असें झण-
तात (सुराज्ञिदेशे राजनवान् इत्यमरः) हा राजनवान् शब्द. २ ज्या
शिवाजीच्या योगाने. ३ महाराष्ट्र देशाला (प्राप्त झाला). ४ चंद्र.
५ स्वकिरणानीं. ६ तारुण्यातच. ७ दंड करणे. ८ धन संग्रहार्थ
(नव्हे) ९ भार्या. (संतती करिताच वरिली). १० कामनुद्धि ज्याला
(नव्हती). ११ शिवाजीच्या जन्मचरितास (गावे). १२ व्यर्थ अपूर्ण.

शिवाजीचे च-
रित्र वर्णनावि-
षयी कवींचें
असामर्थ्य.

कोठें तो शिवनृपतिप्रताप मोठा,
कोठें मी अति जडबुद्धि जेविं गोटा ॥
अब्धीलें तरणिवेशें हि दुस्तैरा या,
मोहानें मनि धरितों भुंजी तरायीं ॥ २९ ॥

असमर्थ अ-
सता मीव्या क-
वींचें यज्ञ मि-
ळवूं पहातां हा-
णून लोकांत
उपहास होईक
हें सद्यतांत.

जे काव्ये रचिती मनोज्ञ सुकवी पावावया तर्बशा,
आहे मंदभेती तथापि करितों आतां प्रयत्ना अशा ॥
जीं का उंच नरास लब्धं सुफळें तीं तोडण्या ठेंगणा,
वाहू लांब करी, जनीं हंसति त्या, तैसेचि मातें गर्णी ॥ ३० ॥

मूळ इतिहा-
सास आरंभ.

प्रथम पुरुष
मालोजी भोंस-
ले.

जया भोंसलें आडमाव स्वतांला,
असा वंश हो दक्षिणेमाजि झाला ॥
तया वंशिं मालोजिनामा प्रवीर,
जयाचें असे गांव वेरूळ थोर ॥ ३१ ॥

साकी.

मुळची पाटिलकी होती हो कांहीं गांवची त्यास ॥
परि तो निज चातुर्थेकरनी चढला लौकीकास ॥ ३२ ॥
बिजापुराच्या यवननृपानें पांचहजार स्वार ॥
देउनियां यांवरती त्याला नेमियलें सरदार ॥ ३३ ॥

मालोजी हा चढला कैसा ध्या ऐकुनि प्रकार ॥

टाकुनियां मी विस्ताराला एथ सांगतों सार ॥ ३४ ॥

१ दगडाचा गोटा. २ समुद्राला. ३ नाविच्यायोगानें. ४ तरून
जाण्यास कठिण अशा (हें अब्धीचें विशेषण). ५ अज्ञानानें. ६ वा
हनीं. ७ तरण्यास. ८ सुकवींचें यज्ञ मिळविण्याकरिता. ९ मंदबुद्धि
असूनही (मी). १० तोडण्याजोगी. ११ मौजा. १२ बिजापूरच्या
पादशाहानें.

श्लोक.

कुली यादवांच्या लखोजी नृवीर,
असे ज्यास हो यावैनाधार थोर ॥
तयासी असे ब्रह्म मालोजिचाही,
लखोजीहि त्याला मनांतूनि च्याही ॥ ३५ ॥

मालोजिचा
स्नेही लखोजी
जाधव.

साकी.

एकेवर्षीं यादवरायें वासंतोत्सव मोठा ॥
केला त्यासमयीं साहिल्या नसे अल्पही तोटा ॥ ३६ ॥

एकदा लख.
जी वासंतोत्सव
करितो.

श्लोक.

वसंतऋतु जें क्रमैकरुनि एकदा पातला,
वनीं उपवनीं तदा विपुल बार पुष्पां अला ॥
रसौलतऱ्हाच्या शिरीं कुसुम मंजिऱ्या शोभती,
मरंदरसौबिंदुचा व्रजें गळे तयां खालती ॥ ३७ ॥

वसंत ऋतूचें
वर्णन.

वारा दक्षिण सूटला, करिति ते गुजारवा मंजुला,
भुंगे, कोकिल पंचमर्मासि, फुटले पाले नवे वंजुलीं ॥
वस्त्रें रंगित नैसल्या नववधू, गाती वसंता युवे,
नेवाळ्या फुटल्या प्रदीषसमयीं शोभे विधू वैभवे ॥ ३८ ॥

माळि लोक धरिती जँव मोटा, चाक वाजुनि निघे ध्वनि मोठा ॥
पाट चालति भरोनि जळाचे, पाहतां मन रमे सकळांचें ॥ ३९ ॥

१ यासच आळीकडे जाधव म्हणतात. २ यवन पादशाहाचा.
३ आर्व्याच्या. ४ पुष्यरस. ५ समुदाय. ६ स्वरस (करिती).
७ अश्लीकवृक्षास. ८ तरणे गायक.

पुष्पावरी बैसलिभृंगराजी, शोभे वनामाजि मनोहरा जी ॥
ते-मंजुगुर्जावर अंगनाचे, हरीतसे धैर्य तदा मनाचे ॥ ४० ॥

मंडप छतें. सुरभिचा जंव उत्सव चालला, परमसुंदर मंडप घातला ॥
विमलशालरिलावियली छतें, विपुलमंचकवृंदहि अर्च्छे तें ॥ ४१ ॥

विडायत. सत्रंज्या अंधरोनि त्यावरि नवी देशी सुरंजी छिटी,
मोठीं जाहजिमें जयांवरि असे नानातऱ्हेची बुटी ॥
बाजूला दुसऱ्या तसे पसरिले चित्राकती गालिचे,
अभे घालुनि मांडिले मृदुमृदू तक्के कॅपासी रुचे ॥ ४२ ॥

आर्यां.

मंडळीस आ. आमंत्रणा करी मग, यादवर्षति ती समस्त मित्रांस,
मंत्रण. त्याछत्सवास जाया, कोण धरिल कौतुकी मनि त्रास? ॥ ४३ ॥

श्लोक.

पाटिल वगैरे आले पाटिल छत्सवास अवघे त्या देशींचे सादरे,
वेतात. भाचे मातुल सांसरे व चुळते बंधू सगे सोयरे ॥
सोन्याच्या कुडक्या श्रुतीत उमद्या, हालांत सार्धी कडीं,
आंगी आंगरखे शगे आणि शिरी पागोटि ही फांकडीं ॥ ४४ ॥

१ भ्रमरपंक्ति. २ भ्रमराचा. ३ गोड ध्वनि. ४ स्त्रियांचे (व्हा घलीचा
अन्वय मनाशीं.) ५ वसंताचा. ६ स्वच्छ. ७ कापसाचे.
८ लखजी जाधव. ९ कानांत.

आर्या.

नृत्ये वारवभ्रुंचीं, गायक जन करिति सुस्वर तनाना,
वाद्यांचा मंजुल रव, ऐशापरि रंजने करित नाना ॥ ४५ ॥

नाच व वाद्ये.

श्लोक.

गुलालाचे लाडू नर बहु खिलाडू उडविती,
सचैला देहाला अति अरूण रंगे भिजविती ॥
असा होळीचा हो क्रमित सण तो यादवपती,
यदाज्ञा ऐकाया अनुचर भये सर्व जपती ॥ ४६ ॥

गुलाल व रंग
लेळणे.

आर्या.

बापाच्या अंकावरि, वैसे येउनि तदा जिर्जाईही ॥
रूपाविषयीं रतिशीं, जीते तुळिजे उदार कवि ईही ॥ ४७ ॥

लखजीची क.
न्या जिजाई ही
सभेत येऊन
बापाजवळ ब-
सते.

श्लोक.

माळोजि हा आत्मसुता समेत,
येवोनियां वसत त्या सभेत ॥
कुमार तो पाहुनि यादवानें,
तद्रूप त्याच्या मनिं फार बाणे ॥ ४७ ॥

माळोजी हा
आपला पुत्र
शाहाजी यास
येऊन त्या क-
चेरित येतो.

भाळीं विशाळी कुटिलील कावळी,
नासा जशी चंपकशींखिची कळी ॥
ते गाल लाल स्फुटे पंकजर्परी,
वक्रैर्दुः शोभे न कलंक ज्यावरी ॥ ४८ ॥

शाहाजीचें रूप
वर्णन.

१ नाच. २. वेश्या. ३ ज्या लखजी जाधवाची आज्ञा. ४ लेखक. ५ मा-
डीवर. ६ लखजीच्या कन्येचें नांव. ७ मदनस्त्रीच्या बरोबर. ८ ताडिजे.
९ उदारकायि ह्यानीं (तुळिजे.) १० माळोजीभोंसले. ११ आत्मसुत
शाहाजी या सहवर्तमान. १२ शाहाजी १३ शाहाजीचें रूप. १४ वक्रके-
शाच्या पंती. १५ नाक. १६ चाफ्याच्या कळीप्रमाणें. १७ विकसित
१८ कमळाप्रमाणें. १९ मुखचंद्र.

कंठ ओष्ठछा-
ती बाहू.

कंठुकंठ बहु सुंदर साजे,
ओष्ठ, त्रिवफलतुल्य विराजे ॥
ऊर पीठर सुदीर्घ भुजांचें,
युग्म शोभतअसे बहु ज्याचें ॥ ४९ ॥

असें रूप पा- स्वरूप बहुसुंदर स्फुट शहाजिचें देखुनी,
हून शहाजी हा रतीशर्हि अहनिशीं झुरतसे स्वतांच्या मनीं ॥
आपल्या कन्ये- विलोकुनि तथा झणे लखजियादव प्रीतिनें,
स पति असा- सुतेस वर हा भिल्ले जरि समींचिली श्री- 'हिने' ॥ ५० ॥
वा असें लस- जी इच्छितो.

तो सभ्यांप्रत बोले तो प्रकट पती ययास केला,
अभिप्राय कळ- सम्यानीं मम सुकुमार कन्यकेला ॥
बून त्यांची सं- सांगा हा मनिं तुमच्याहि मानतो कीं,
मति विचारि- तो. माझी तों रुचि बहु होय ह्याच तेकीं १० ॥ ५१ ॥

सभ्य संमती सभ्य बोलती फार उत्तम, अन्य जोडपें नाहिं यासम ॥
देतात. तूमची असे दिव्य आत्मजा, योग्य हा तिला नाहिंकीं दुजा ५२

आर्या.

मालोजी बो- मालोजी बोले तें, यादवजी आजपासुन व्याही ॥
ळतो. शाले मम विदित असो, कृद्धां सर्वां तसेंच नैव्यां हीं ॥ ५३ ॥

इकडे शहाजी इतक्यांत तो शहाजी, जिजाड ही प्रीतिनें बहु गुलाल ॥
व जिजाई हीं अन्योन्यावरि टाकिति, जेणें शाल्या तदीय तैनु लाला ॥ ५४ ॥
गुलाल सेळ- तात.

१ शंसासारिखा कंठ. २ तोंडळी. ३ छाती. ४ पुष्ट.
बाहूचें. ५ (युग्म) ६ मदन. ७ पूजिली. ८ महालक्ष्मी.
(देवी). ९ कन्येनें. १० बाळकाविषयीं. ११ तरुणासही. १२ देह.

लहदया उभयांच्या तैं, प्रेमें जी फार रक्तता आली ॥
जाणों तीच गुलाळ्याजें बाहेरिही प्रकट झाली ॥ ५५ ॥

श्लोक.

ऐकोनि हें यादवरायपत्नी,
तया निवारी बहुतां प्रयत्नीं ॥
बोले तुझी हा अविचार केला,
संबंध हा योग्य न कन्यकेला ॥ ५६ ॥

हें वर्तमान स-
मजून लखजी-
ची बायको ना-
खूष होते.

वळविते पतितें तँव अंनूरी,
बहुत दावुनि भाषणचातुरी ॥
युवति ती पतिची मग शुद्धि ने,
भ्रमति कोण न बाइलबुद्धिने ? ॥ ५७ ॥

ती नय-याळा
वळविते.

आर्या.

दुसऱ्या दिवसीं आला, मालोजी उत्सवें कचेरित ॥
तँव यादवें फिरविली, स्त्रीविजितें पूर्वे दिवसिंची रीत ॥ ५८ ॥

लखजी बद-
लून पडतो.

श्लोक.

वदे येंदु अह्नी वदूं सहज रीतिनें वैखरी,
प्रमाद तुमचाचि तो जरि गणाल तीर् हो खरी ॥

भिःकारपूर्वक
मालोजीला
बोलतो.

१ अनुरक्ता. २ पक्षीं तांबडेपणा. ३ गुलाळाच्या मिषांनि. ४ स्त्री.
५ बायकोच्या आधीन. (हें यादवाचें विशेषण.) ५ लखजी. ६ याणी.
७ चुकी. ८ वैखरी.

नृपाळकुळ आमूचे, तुल्लि तरी असा रंक रे,
न हंसै तनयेस दे बकसुतास तो स्वै करै ॥५९॥

ती पाहुनी धिःकृति यादवाची,
सपुत्र तो^१ जाय गृहा तदाची ॥
वाणी यदूची बहु त्यांस जाँची,
झाली मनोवृत्ति सखेद जाची ॥ ६० ॥

आर्या.

तेव्हा जिजा- मालोजीचा ऐसा, केला धिःकार यादवें स्पष्ट ॥
ई ही खिन्न हां- पाहुनि त्यास जिजाई, पावे त्ददयांत फार ती कष्ट ॥ ६१ ॥
कन.

श्लोक.

मनांत झणते. सखेद ती यादवराजकन्या, झणणे मनीं मी परमा अधन्या ॥
रूपे गुणें अन्वित जो^२ कुमार, त्यातें निबेधी मम तात फार ६२
ती घरीं जाते. तेथूनियां ते सदनांत जाई,
तापें सुके जेथि वनांत जाई ॥
न भक्ष्य भोज्यादिकही रुचे तें,
चितीं तिच्या जें विरहाग्नि चेतें^३ ॥ ६३ ॥
तिला विरह-
दुःख होतें तो
प्रकार.

मजवरी विधिं^४ फारचि कोपला,
फिरविला पति जो घरिं^५ पातला ॥
पारिस जैवि कारागर्त जातसे,
अमित दुःख तसें मज होतसे ॥ ६४ ॥

१ भिकारी. २ कर्तृपद. ३ पक्षी. ४ बगळ्याच्या पुत्राकारणें.
५ मालोजी. ६ राहाजी. ६ पेटे. ७ दैव. ८ हातांत आलेख (जातो)

वधु मियां दिधलेंच शहाजितें,
 नचि मिळे इतराप्रति हें जि^३तें ॥
 मजवरी जन्नी जननी करी,
 तरि हि मी इतेंरा न वरा वरी ॥ ६५ ॥

असा खेद अत्यंत ती सारसाक्षी,
 करी त्यास हो चित्त तीचेंच साक्षी ॥
 कळों नेदि मातापित्यालाहि कांहीं,
 न तें जाणिलें आणिकां बायकांहीं ॥ ६६ ॥

तळमळी जसि कां स्थळिं मासळी,
 रविकरें जशि वा सुकते कळी ॥
 अनुदिनीं तशि वाळमृगाक्षि ते,
 मनिं मनोरथवल्गुभ लक्षिते ॥ ६७ ॥

पडे भ्रांतिमाजी, न घे अन्नपाणी ,
 घडे विस्मृती, ती दिसे दीनवाणी ॥
 न बोले सख्यांशीं, झुरे अंतरीं ती,
 स्मराचे असे बाण पीडा करीती ॥ ६८ ॥

कुच तिचे भिजती जव ती रडे,
 पडतसे बहु तोंड हि कोरडे ॥
 चरण फारच कांपति चालतां,
 करपली जशि दौववशें लता ॥ ६९ ॥

१. देह. २. जीवंत. ३. हें वरा याचें विशेषण. ४. कमलनयना.
 ५. मृगवाहनयना. ६. मनांतला पति. ७. वणव्याच्या योगांत.

तनू चंदनाच्या उटीनेचि भाजे,
 अती उष्ण लागे विधूची प्रभा जे ॥
 करीं कांकणें घातलीं पद्मिनीचीं,
 तिहीं ही व्यथा वाढिजे तन्मनीची ॥ ७० ॥

स्थिति असी तिचि पाहुनियां सयीं,
 ह्मणति तूं हुरसी सखि कासया ॥
 वद खरें पुरवूं तव कोडें गे,
 धरूनि धैर्य मनीं न कधीं डगे^३ ॥ ७१ ॥

ह्मणे ती सयांनीं तुह्मां काय सांगों,
 अगे मन्मथा या खरें आग लागो ॥
 यदरिभ्य तो देखिला म्हां शहाजी,
 तदरिभ्य देतो व्यथा काम हा जी ॥ ७२ ॥

मला प्राप्त कैचा पुन्हां तो कुमार,
 बहू यातना देत चित्तास मार ॥
 फुलें कोमलें घेतसें मी करानें,
 तदा युक्त होते व्यथेच्या भरानें ॥ ७३ ॥

सैभरास्त्राणि पुष्पाणि, ऐसें पुराणीं,
 असे उक्त, मिथ्या न ती व्यासवाणी ॥

१ सरख्या. २ इच्छा. ३ घाबरेलू नकी. ४ कामाला. ५ जेव्हा-
 पासून. ६ तेव्हापासून. ७ जिजाई सारख्या मुळीनें असें संस्कृत
 वाक्य बोलणें हें विशोभित दिसल्यास त्या ठिकाणीं “फुलें हींच
 कामायुधें हें पुराणीं” असा प्राकृत पाठ योजितां येईल.

असें ऐकुनीयां सया बोधरीती,
समाधान तीचें प्रयत्ने करीती ॥ ७४ ॥

असा धीर सोडूनको गे सखे तूं,
तुझा पूर्ण होईल तो शीघ्र हेतु ॥
मनीं चित्ति गे अंधिकेच्या पदातें,
हरी जें त्वरें सेवितां आपदातें ॥ ७५ ॥

आर्या.

मंतर ती गिरिजेच्या पादातें सेवि तैं जिजाबाई ॥
इकडे मालोजीचें, झालेलें वृत्त ऐकुनी घेई ॥ ७६ ॥

श्लोक.

जो वेधिलासे यदुवाकूशरांनीं,
मालोजि तो जाय तपास रानीं ॥
उपोषणाचा दृढ नेम केला,
चित्ती धरी तो जगदंबिकेला ॥ ७७ ॥

माझेजी वरीं
गेल्यावरचें त्या
चें वर्तमान.
तो भवानीचें
आराधन करि-
तो.

सोसीत वैर्धा अणि आतपूला,
भक्षीतसे पक्कें वनांत पाला ॥
करोनियां निश्चय तो मनांत,
देवीस सेवी गिरिकाननांत ॥ ७८ ॥

तो प्रकार.

मालोजि तो पूजित अंधिकेला,
तिच्या रूपेसाठिच जो भुकेला ॥

१ बोधरीतीनिं. २ छत्रजीच्या शब्दवाणानीं (विद्ध झालेला).
३ पाऊस. ४ ऊन्ह. ५ हें पाट्याचें विशेषण.

अहनिशीं ध्यास धरी तियेचा,
जी अंबुधी थोर असे दयेचा ॥ ७९ ॥

झणे अई मी शरणार्थि आहे ,
दयार्द्रदृष्ट्या मज तूच पाहे ॥
तू वांचुनी तारक नाहिं योला,
न पार जाच्या भवजा भयाला ॥८०॥

ऐशापरी प्रार्थित तो भवानी,
पुनःपुन्हां तद्रुणवृंद वानी ॥
प्रेमे लयाचा बहु कंठ दाटे,
देही उभे राहति रोमकांटे ॥ ८१ ॥

ती ल्यास प्र-
सन्न होऊन बो-
लते.

प्रसन्न झाली जगदंबिकाही,
अदेय जीला भुवनीं न कांही ॥
ती मस्तकीं ठेवुनियां कराते,
मालोजिला दे मनिंच्या वराते ॥ ८२ ॥

वत्सा तुझ्या भक्ति करीनि तुष्ट,
झाले, तुझे होइल वा अभीष्ट ॥
देती तुला जे नर फार कष्ट,
जातील ते सर्व लयास दुष्ट ॥ ८३ ॥

सन्मूर्त्तिकाच्या परि दिव्य वीर,
वंशी^१ तुझ्या होइल युद्ध धीर ॥
गोब्राह्मणांचा प्रतिपाळकर्त्ता,
तैसा प्रजादुःखविपत्तिहर्त्ता ॥ ८४ ॥

तुझ्या वंशांत
एक महाप्रतापी
राजा होईल.

नक्षत्रसंख्याक नृपाळमाळा,
कुळीं तुझ्या होइल जाण बाळा ॥
देऊनि ऐसा वर त्यास काळी,
अदृश्य झाली मग त्या सकाळीं ॥ ८५ ॥

य सत्तावीस
पिशापर्यंत रा-
ज्य चालेल अ-
सा वर देते.

भवानीच्या पावुनियां बराला,
आला वनांतूनि पुन्हा घराला ॥
शुष्का सैरा जैवि सुवृष्टितोये ॥
वृद्धी तसी चित्तिं सुखा 'वरे ये'^२ ॥ ८६ ॥

मालोजी परत
घरां येतो.

तत्काळ त्याला अनुकूल झाले,
रिपू, तयाचें भय सर्व गेलें ॥
आलीं धनें त्यां तरि तो न रींची,
झाली कृपा यार्वनैराजयाची ॥ ८७ ॥

तो संपत्तिमा-
न होतो.

बहुत आड तडागाहि वांधिले,
विपुल दान धराविर्बुधां दिलें ॥
अमित वेंचुनियां धन, सुंदरें,
निजपुरी रचिली सुरैमंदिरें ॥ ८८ ॥

तो मोठा दा-
नधर्म करितो.

१ उत्तम मोत्यासारखा. २ वंशीं कुळांत. पक्षीं वेळू. वेळूत मोतीं
होतात असी प्रसिद्ध आहे. ३ सत्तावीस. ४ भवानी. ५ कोरज्या
सरोवराला. ६ वृष्टीच्या पाण्यानें. ७ सुखाला. ८ वराच्या योगानें.
९ येती झाली (मालोजीच्या विर्सां). १० न याचना करी.
११ यवनराजाची. १२ ब्राह्मणांकारणें. १३ देवालयें.

हे ऐकोनी तुष्ट झाली जिजाई,
बडेशीं तो हर्षसिधू न माई ॥ ९० ॥

आनंदबाण्ये नयनांतुनीं तीं,
जिजाईच्या तै अनिवार येती ॥
हदंतैरी जो बहुपूर दाटे,
बाहेर येतो जणुं त्याचै वाटे ॥ ९१ ॥

पारुसाहाच्या
आहेने जिजा-
ईय महाजीस
इते.

रूपाज्ञेनें अर्पां येंदु कुलपती आत्मतनया,
तयाच्या पुत्राला, न भुवनिं जयाच्या मिर्ते नया ॥
समारभे केला विधियुत विवाह प्रकट तो,
विधीच्या सांभुंख्ये सुरगणहि कार्यार्थ कंठतो ॥ ९२ ॥

ज्याचा तात असे सदाशिव कृती, माता सती पार्वती,
गांव त्र्यंबक हे गणेश अभिधा लेले उपारव्याहि ती ॥
त्याने निर्मियले शिवाजिवरि ते काव्य श्रमाने महा,
त्याच्या ह्या पाहिल्या रसाळ बुधही सर्गा रूपेनें पहा ॥ ९३ ॥
ह्या प्रकारे हा श्रीशिवाजिचरित्राख्य काव्याचा प्रथम सर्ग
समाप्त झाला.

१ लसजीची. २ हदयांत. ३ नेत्रद्वाराने. ४ जिजापुरच्या
पारुसाहाच्या आहनेने. ५ लसजीप्राधव. ६ शहाजीला. ७ गणना.
८ नैतीला. ९ देवाच्या. १० अतुकूलतेने. ११ इटतो.

साक्या.

लग्नाच्या उत्सवार्थ केला, मंडप तें अतिथोर ॥
पटमर्याभितीवरी काढिले, राघू मैना मोर ॥१॥

शाहाजीच्या ल-
ग्न्याचा समारंभ.
मंडप.

दुसरीं चित्रें चित्र विचित्रें, लिहिलीं सुंदर तेंथें ॥
छतें भरजरी रम्य झालरी, लाविल्या बहु जेंथें ॥२॥

चित्रें.
झालरीवगैरे.

गोधूळीच्या वेळीं दीपा-वळी, लाविल्या फार ॥
हंड्या सुंवरें कांचनिलोरें, याहुनि तेज अपार ॥३॥

दिवे वगैरे रो-
षनाई.

वारवधूंचे नाच चालले, बहुविध ठाईं ठाईं ॥
वाजत गाजत मिरवत अणितां, मंडपास जांवाई ॥४॥

नाच.

हत्तीवरती साहिब नौबद, डंका, ढालें, अघाडी ॥
तुडुम् नगारे, तासे मर्फे, गायन करिती घाडी ॥५॥

वाद्यें.

धोंधों करणे वाजति हीई, वाजंत्र्यांचा बाजा ॥
ऐकोनीयां भीती भितरे, तोफांच्या आवाजा ॥६॥

तोफांचे आ-
वाज.

भूषित योषित्वृंद चालिले, वरामागुनी दिव्य ॥
मनीं खुशाली शाल दुशाली, अंगावतीं भव्य ॥७॥

मिरवणूक.
स्त्रियांचें वणन.

१ कनातीवर. २ सायंकाळी. ३ मोठी मौबद. ४ अघाडीस
चालणारें निशाण. ५ स्वारीपुढें गाणारे. ६ भूषणें घातलेल्या बाय-
कांचा समुदाय.

त्याचे अ- रौप्यजोडवीं, फुले शेंवती, तोडे पैजण पायीं ॥
लंकार. कंबरपट्टे स्वर्णघटित तर्कव, मंजुलसा होई ॥ ८ ॥

रत्नखचित कांकणें, गोठही, जाड पाटल्या, तोडे ॥
वांकडवेळांवरी हिरे ते, नहो झळकती थोडे ॥ ९ ॥

गळां हार मोत्यांचीं पैडीं, सन्या टुशा गुजराती ॥
कानींच्या कापांची कांती, शोभा दे गाला ती ॥ १० ॥

बहादुऱ्या आणि टिका हिऱ्यांच्या, तुरे नथेवरि तीन ॥
विशाळ डोळे कृष्ण काजळें, फिरती जैसे मीन ॥ ११ ॥

शिरीं राखड्या खडे ज्यांवरी, नाग पुढें घालूनी ॥
भांगीं सुभगीं गुलाल भरिला, मन हारे पाहूनी ॥ १२ ॥

मुँळीं युंवति त्या रूपवत्या वरि, वस्त्रालंकृति रम्य ॥
त्यांतहि जबरा नखरा मग त्या, न नरा कोणा कौम्य? ॥ १३ ॥

मंद मंद सुंदरी यापरी, चालति त्या मार्गांत ॥
त्यांना लाजुनि जणू अक्षरा, लपल्या सुरलोकांत ॥ १४ ॥

आर्या.

शहरातील बा जातां वर मार्गातुनि, गृहकल्पें सोडुनी तदा युवती ॥
यका वर पाहा येती दारापासीं, पाहायाला तयां सुशीघ्रगती ॥ १५ ॥
यास येतात.

- १ कंबरपट्ट्याचा शब्द. २ काळे (हें डोळ्याचें विशेषण.)
३ काजळाच्या योगानें. ४ मासे. ५ मळच्या तरण्या त्यांत
रुवान त्यावर वस्त्र भूषणांनीं रमणीय त्यावर आणखी नखरा.
६ इच्या ठेरण्या जोम्या. ७ शहाजोला.

कोणी नारी पाजितां लेंकराला,
टाकोनी त्यां पाहूं आली वराला ॥
तीच्या वाहे दुग्ध जें कां स्तनाचें,
जाणे ना तें भान गेलें मनोचें ॥ १६ ॥

कोणी लेंक-
राला पाजितां-
ना आली.

वेणी घालित होती कोणि तंव तो ऐकूनि वादध्वनी,
हातीं पेड तसीचि धांवत अली पाहावया लागुनी ॥
कोणी स्नान करुनि पातळ नवें तें नेसतानां भली,
हातांमाजि निःश्या तशाच धरुनी ती संभ्रमें पातली ॥ १७ ॥

कोणी वेणी
घालताना आ
ली.
कोणी वस्त्र ने
सताना आली.

वस्तांचा मज दे डवा हणुनियां कोणी वदे दासिला,
भक्ष्यांचाच तिणें^३ सुसंभ्रमवशें तीतें अणोनी दिला ॥
तो ती पाहतसे वरा सुवदना त्यां घेउनीयां करीं,
काढी त्यांतुनि राखडी हणुनि तीं हातीं तिच्या घे पुंरी ॥ १८ ॥

कोणी दासीपा-
सून डवा घेऊ-
न दाग्निने घ्या-
यास गेली तीं
तिच्या हातीं पु-
रीच आली.

सौधार्त्रीं व्रजें वसला पुरस्त्रियांचा,
पाहाया मुखधिधु तो शहाजियाचा ॥
नेत्रेदीवरयुगळें तयेचि काळीं,
त्यांचीं तीं अतिकुतुकें प्रफुल्ल शालीं ॥ १९ ॥

वर पाहाण्या-
करितां गच्चाव-
रून बायका
वसल्या त्यांचिं
वर्णन.

१ लेंकराला. २ तिच्यामनाचें. ३ दासीनें. ४ डब्याला
घेऊन (हातांत.) ५ एक पक्कान्न (तेंच हातीं घेई.) ६ गच्चावरून.
७ समुदाय. ८ शहरच्या बायकांचा.

रूपकातिश-
योक्ति (शहा-
जीचें मुख व
गचीवरील खि-
याचे डोळे यां-
वर.)

फुलांच्या वे-
ण्या केशांत बां-
धिल्या त्यावर
उत्प्रेक्षा.

नगरावर बा-
गाचें रूपक.

पौरत्रिया श-
हाजीचें रूप व-
र्णिताने.
भाळ. मुल.

नेत्र भुज उ-
र वर्णन.

असे सुधांशू गगनोर्ध्वदेशीं,
इंदीवरें होति अधःप्रदेशीं ॥
स्थिती विलोकूनि विलोमै त्यांची,
शालीं मनै विस्मित पाहूयांचीं ॥ २० ॥

मदनैशर तनूला पीडिती सर्वकाळीं,
लणुनि युवति सान्या क्रोधनुध्या सकाळीं ॥
निजशिरिँ कचबंधे पुष्पमाल्यास हातें,
बळकट मज वाटे बांधिती स्वस्थचित्तें ॥ २१ ॥

पुरप्रदेश स्फुट हाचि बाग,
सौधें जयामाजि लताचि चांग ॥
त्यांचे वरि स्त्रीवदनें फुलें तीं,
नेत्रें तिथें षट्पद भासती तीं ॥ २२ ॥

विशाळ याचें बहु भाळ आहे,
लणोनि सद्भाग्यचि दीसताहे ॥
हें वक्र तों इंदुचि दूसरा हो,
आजन्म गे हा सुखरूप राहो ॥ २३ ॥

नेत्र भुज उ-
र वर्णन. प्रफुल्लितें जैवि सहस्रैपत्रै, तेंवी जयाचीं सुर्मनीज नेत्रें ॥
दोर्दंड हे स्तंभयुगासमान, भुजांतरौला न असेचि मौन ॥ २४ ॥

१-२ एथें सुधांशू आणि इंदीवरें ह्या उपमानवाचक शब्दातींच
रुमानें शहाजीचें मुख व पुरत्रियाचीं नेत्रें ह्या उपमेयांचें ग्रहण होतें
झणून रूपकातिशयोक्ति. ३ उरफाटी. ४ पाहाणाऱ्यांचीं. ५ कामाचे
बाण (फुलें.) ६ भ्रमर. ७ कमळें. ८ सुंदर. ९ वक्षःस्थळाला.
१० परिमाण.

बाइ हा वर बहू सुकुमार, याहुनी अधिक कोठुनि मारै ॥
मन्मथारति तशीच जिजाई, योग्य यांत नच संशय कांहीं २६

यापरी वदत्ति जों पुरनारी, तों अला वरहि मंडपदारीं ॥
वाहनावरुनियां उतरोनी, आसनीं पुजिति त्या बसवोनी २६

आर्या.

वर मंडपाशां
येऊन वाहनाव-
रुन उतरून
आसनावर ब-
सतो.

जातां मूळ बराला, मंगल उपचार लौकरी तीला ॥
वधुला नारी करिती, अनुसरुनी सर्वलोकरितीला ॥२७॥

श्लोक.

अंगास लाऊनि सुगंधतेला, माता स्वयें न्हाणितसे सुतेला ॥
टेंकूनियां कुंकुमही कपाळीं, शृंगारिली तें यदुराजवाळी २८

वधूकडील.
वृत्त. तिचें मं-
गलस्नान.

वेणी गुंफुनि नागिणीपरि नगां घालूनियां मस्तकीं,
भांगीं शेंदुर भाळिं कुंकुमचिरी बिंदी हिऱ्याची निकी ॥
कानीं तानवडें तसीच नथही नाकीं टिकेची खरी,
कंठीं सुंदर हार रत्नमय ती तैसीच घाली सरी ॥ २९ ॥

वेणी फणी.
अलंकार.

मोठे गोट सुकंफणें करयुगीं तेडि, जवे, पाटल्या,
घाली छंदहि बाजुबंद बरवे बोटीं मुद्या दाटल्या ॥
पांयीं पैजण जोडवीं कटितटीं शोभे बरी मेखला,
अंगीं कचुकि तंग नेसलि असे उंचा पट्टू चांगला ॥३०॥

१ मदन. २ लोकांच्या चाळीला. हें अनुसरुनी याचें कर्म.

३ जिजाबाई. ४ पटवत्त्र (विवाहातील) जिजाईचें साळंकृति
कन्यादान केलें झणून अलंकार वाणले.

तिलकर्णन.

चंद्रीं कलंक अथवा कमलीं सुभंग,
शोभे तसा यदुसुतावदनीं सुरंग ॥
मोठा खुला तिलक नूतन कस्तुरीचा,
जो रेखिला मुकुरे पाहुनियांच साचा ॥३१

मुखादि वर्णन ते आनन स्पष्ट विधूच साजे, जे गोंधिलें तोचि कलंक
(रूपक साव-
यव.) जे केश ते ध्वांतेंचि ही गणावें, चंद्रादयीं जे हटतें स्वभावे

नयन वर्णन. वर्णांचा विपरीतें भाव नयना आला तरी निश्चयें,
पावेना विपरीतता नयन तें जाणोनि कोणी नये ७ ॥
साम्याला क्षर्षपंकजादि, झणुनी वेत्ते रसाचे स्वयें,
अत्युत्कृष्ट असे सभेत झणती त्यांच्या द्वया निर्भयें ॥३३

मध्य, नाभी, आर्कांशांत सुवर्णापिका, तिजवरी सोपानपंक्ती बरी,
त्रिवळी, स्तन, सोपानावरि पर्वतद्वय तयाहूनीहि कंचुवरी, ॥
कंठ, मुख, नेत्र, त्या कंचुवरी पर्वत एक विलसे, पदांत पंकेतद्वय,
केश, यांचे क- त्या कंचुवरी पर्वत एक विलसे, पदांत पंकेतद्वय,
प्रकातिशयोक्ती- रम्ये दोन, तयावरी घर्ष असे आश्चर्य लोकीं नहें? ॥३४

१ सुंदर. २ तिलकाचें विशेषण. ३ आरसा. ४ आधार. ५ वर्ण
झणजे अक्षर व रंग. ५ विपरीतता. ६ कोणी क्षर्ष पंकजादि.
७ येईना. याचा अन्वय साम्याला द्वाशीं. ८ मत्स्यकमजादि.
९ नयनाच्या द्वयाला नयन घातील वर्णांची स्थिति उलटी झाली
तरी त्याचें स्वरूप नयन असेच राहातें व रंग फिरला तरी सुंदरत्व
जात नाहीं तसे क्षर्षपंकज झणजे मीन कमल याचें होत नाहीं झणून
त्याचें साम्य नयनास येत नाहीं हा श्लोकार्थ होय. १० मध्यभागीं-
११ नाभी. १२ त्रिवळी. १३ कुचद्वय. १४ कंठ. १५ मुख. १६ नेत्र.

कटितटी बहु सूक्ष्म विलोकुनी,
मृगपती लपती वनिं जाउनी ॥
जैव तिची गति उद्धत पाहती,
निजमनें गज विस्मय वाहती ॥ ३५ ॥

कटी व गति
यांचें वर्णन.

तिचें नितंबस्थळ जाड फार, ह्यणोनि त्याचा बहु होय भार ॥ नितंब व मा-
टेक्रेतया कर्दळिखांवहे कीं, ते ऊरू ऐसेंचि न कोण शंकी ३६ ब्या यांचें वर्णन.

रतीपरी ती युवती सभातरिं,
तिच्या सख्या घेउनि येति सखरी ॥
यतोाचि तीच्या मुखचंद्रवीक्षणीं,
चकोर झाले जननेत्र तेक्षणीं ॥ ३७ ॥

बधू सभंत येते.

ठमकत सुगतीनें पातली नोवरी ते,
पतिगळिं कुसुमस्रक् घालुनीयां वरीते ॥
बहुविध तंब वाद्ये वाजलीं त्या सुकाळीं,
तसि सकळजनानीं वाजवीलीच टाळी ॥ ३८ ॥

व घराच्या
गळ्यांत माळ
घालिते.

आर्या.

कन्यादानविधी भग, आटपुनी त्या बधूवरा क्षिप्र ॥
नेउनियां वेदीवरि, लाजाहोमादि करविती विप्र ॥ ३९ ॥

कन्यादान.
लाजाहोमः

रतिमन्मथापरी तो, जोडा देखुनि जिजाशहाजीचा ॥
झाली हर्षधि^१ जनां, नच लागे अंत पाहतां जीचा ॥ ४० ॥

१ सिंह. २ माझ्या. ३ शीघ्र. ४ हर्षवृद्धि.

आर्या.

मुलीबरोबर एसें विवाहमंगल, च्यार दिवस जाहलें अनुत्तमसें ॥
आदण. दासीदास धनादिक, आंदण दिधलें तयास गणति नसे ४३

श्लोक.

विवाहोत्सव
समाप्ति.

झाला विवाहोत्सव पूर्ण यापरी,
गेले वऱ्हाडी अपुल्या घरोघरी ॥
तीं नांदती स्वीयगृहीं बधूवरें,
भोगीत भोगां बहु सौख्यनिर्भरें ॥ ४४ ॥

जिजाईचें प्र- जाली सगर्भा मग हो जिजा ते, इच्छीत जींजीं मनिं वस्तुं जातें ॥
थम गर्भधारण. देजानि तींतीं तिजला पती तो, मनोरथा पूर्ण तिच्या करीती ४५

प्रथम पुत्र
संभाजी.

नऊ मास होतांच सत्पुत्र जाला,
तयी वाटला तोष बापा अजाला ॥
तयाचें करीती तदा जातकर्मा,
तसें ठेविती नामही शंभुवर्मा ॥ ४६ ॥

१ संभासंदाळ. २ याचक व मित्र. ३ शिष्टांत. ४ अत्युत्कृष्ट.
५ पदार्थसमुदाय.

A4

पुनरपिहि जिजाई जाहली गर्भधारी,
तंव तिस मनिं वांछा होति नानाप्रकारी ॥
वर्दत काधिकधीं ती शस्त्र दारे अणूनी,
मुळ खळयवनांचें टाकितो मी खणूनी ॥ ४७ ॥

पुनर्गर्भधारण.
डोहळे.

द्विजगणां अणि पालिन गोधनां,
सदेवनीं बहु वैचिन मी धना ॥
निजजनासहि देइन सोहळे,
तिस अशापरि वाटति डोहळे ॥ ४८ ॥

शरीर तंव जाहलें कश, मुखीं अली पांडुता,
न घालि बहु भूषणें जड ह्यणुनि ती योषिता ॥
प्रभातसमयीं जसी विरलतारका शर्वरी^१,
कशाभैविधुमंडलें तसि दिसे तदा सुंदरी ॥ ४९ ॥

गर्भारपणामुळे
अशक्त होऊन
जिजाई थोडेच
दागिने अंगावर
धाली त्या शो-
भेचें सदृष्टान्त
वर्णन.

तदीय लैनय क्षितिप्रति यथेच्छ भोगील हा,
त्रिविष्टप जसा बळी सकळ भोगितो वृत्रहा ॥
ह्यणुनि जणुं वासना धरित मृत्तिकाभक्षणीं,
त्यजुनि मधुरादिकां रुचिकरां रसां गर्भिणी ॥ ५० ॥

माती खाण्या-
वर उत्प्रेक्षा.

१. अवतारी पुरुष गर्भात असतो गर्भिणी स्त्रिया तद्वावीकृत्याचें अनुकरण करून बोलतात असी पुराणप्रसिद्धि आहे तीस अनुसरून हे डोहळे वांगळे आहेत ह्यणूनच टाकितो इत्यादि पुत्रिर्देश केला आहे. २ साधूंच्या रक्षणांत. ३ थोड्या आहेत तारा जीच्या ठायीं असी. ४ रात्री. ५ क्षीणतेज असें चंद्रबिंब. ६ जिजाईचा पुत्र. ७ स्वर्गास. ८ इंद्र.

शिवाजीचरित्र.

त्यावरच प्र-
कारातरानें उ-
त्प्रेक्षा.

शिवाजीचें ज-
न्मकालवर्षन.

अथवा॥मातीची घडली असे क्षिति तिला भोगील माझा सुत
जिंकोनी सकलें बलाढ्य धरणीपालांस कीं निश्चिता
वाटे मानुनि यापरीच इतरां टाकूनि साऱ्यां रसां ॥
माती खातअसे जिजा अनुदिनीं हीवोनि गर्भालसा ५१

दशम मास असा जंव लागला ,
प्रसवली* सुत फारचि चांगला ॥
समय तो अति उत्तम कीं असे,
भुवन सर्व सुमंगलसें दिसे ॥ ५२ ॥

प्रसन्न जाल्या सकला दिशा नैभ,
प्रशांत तैसा तरेणीहि सुप्रभ ॥
समीर ते मंद सुगंध वाहती,
असीं सुचिन्हें जन सर्व पाहती ॥ ५३ ॥

शहाजीला
पुत्रजन्म कथन.

दासी तदा नंदनजन्मवार्त्ता, सांगावया पातलि संभ्रमार्त्ता ॥
तिला सुवस्त्रादिक दे शहाजी, आनंद झाला तें वतोमहाजी ५४

वाद्यगजर,

पुत्रजन्मसमयास तुंदुभी, वाजती तेंव महाध्वनी नैर्भी ॥
ऊठती जलदघोष ते जसे, पार वाद्यगजरास तें नसे ॥ ५५ ॥

शिवाजीचें
जातकर्म.

शहाजि तो खानकरोनि आला, करीतया काळींच जातकाला ॥
बेलावुनी ब्राह्मण मंडळीस, दे दक्षिणा हेम सुवासिनीस ५६

आर्या.

*पंभ्राशीं एक कर्णे, पन्नाशीं शालिवाह शककालीं ॥

वैशाख शुक्लपक्षीं तृतीय तिथिला शिवाजिजनि झाली ॥ १ ॥

१ आकाश. २ सूर्य. ३ आकाशांत.

ज्योतिषी करुनि तें गणितास,सांगती ग्रहफले^१ वडिलांस ॥ जोशी मुळा-
सावधानमन होउनि तातें, ऐकिलें सकल तद्वचनातें ॥१७॥ चीं महफले सां-
गतात .

केत्री^२ पुण्ये अनस्तै खेचर निजागारांशतुंगस्थली,
र्षष्टीं पांप असे, असा न दुसरा झाला कधीं ह्या कुळीं ॥
राजा होइल हा, बलिष्ठ रिपुला जिंकिल युद्धीं स्वयें,
किलें बांधिल, चोरटे पळुनियां जातील याच्या भयें ॥१८॥

अंतर्बाह्य शुची, मुखांत मधुरा वाणी ज्याच्या खरी,
चित्तीं उत्सव सर्वदा, न अळसी ह्या मातृभक्ती बरो ॥
मित्राचे उपकार सर्व, रिपुचें कौटिल्य, तें मानसीं,
सारावेळ धरील, बोलि यवनी जाणेल^३ हा फारसी ॥१९॥

विप्रा गोधनभूमिहेमवसनालंकारवर्षाशिना,
देईल स्फुट, दानगूर, धरुनी चित्तांत सद्वासना ॥
आली ज्ञानतपें करुनि बरवी लोकांस^४ ज्यां वृद्धता ॥
त्यांच्या उत्तमसेवनें प्रभुपदीं शोभेल हा तत्वतां ॥ ६० ॥

‘सतांच्या रक्षेला करिल’ असतांच्याहि विलया,
अपारप्रेमानें गुरुभजनिं लावील तद्दया ॥
खजिल क्रीधादि प्रवळ रिपुवर्गास निखिला,
विचारी, सदृत्त, स्मृतिपटु, असा होइल भला ॥ ६१ ॥

१ प्रथम चतुर्थ सप्तम दशम स्थानीं. २ शुक्रादि शुभग्रह.

३ उदित. ४ ग्रह. ५ स्वकीय राशि, अंश, व उच्च ह्या स्थानीं.

६ लग्नापासून साहज्या घरीं. ७ मंगळादि पापग्रह. ८ भोसल्याच्या

वंशात. ९ ह्या शिकूल मातृभेकि होईल. १०-११ फारसी भाषा

समजेल. १२ श्रीरामदासादिकांस. १३ राज्यपदीं.

स्मृत्यर्था अनुलक्षुनी करिल हा स्वार्थी नवे कायदे,
त्या योगें सहजांत होतिल जनां नानापरी फायदे ॥
जीवाला अपुल्यां अनेकसमयीं रक्षील हा युक्तिनें,
देवीचा वर मेळवील तिजला आराधुनी भक्तिनें ॥ ६२

शूरांच्या विभूंच्या विशालं चरिता ऐकेल अत्यादरें,
म्लेंच्छाच्या अटकेंतुनी चतुरतायेगे सुटेल त्वरें ॥
भार्या चार करील, थोडिच मुलें होतील याला बरीं,
आयुर्मान नसे महत्, चपलता भारी मनोभ्यंतरीं ॥ ६३ ॥

अर्थेनम्र अरण्यवासि बहुधा, त्यांची यया संगती,
होजनी महती मिळेल विपुला तैसी सुराज्यस्थिती ॥
शीतोष्णादिक सोसुनी बहुविधें राज्यार्थ हा साहसें,
कर्म थोर करील खेचरबळें ऐसें अह्लातें दिसे ॥ ६४ ॥

त्याचें नांव शिवाजी ठेवि-
तात ते नांव ठे-
वण्याचें कारण.
हा देखील जनां अपार शिव हो तैसीं रिपूंचीं पुरें,
जाळुनी क्षय पाववील शिवसा मोठ्या बळाच्या भरें ॥
ऐसीं दोनहि कारणें धरुनियां जांसी दिनीं द्वादशीं,
देती त्या शिशुला यथार्थ अभिधा प्रेम शिवाजी असी ॥ ६५

शिवाजी हें नांव ठेवण्याचें
दुसरें कारण.
जेथें फार शिवां तरू शिवनदी आहेत, त्या अदिला,
सज्ञा श्रीशिवनेरि ठेविलि बुधीं मोठा नैर्गीं मानिला ॥

१ मनु याज्ञवल्क्यादि स्मृतींस. २ कौरवपांडवांच्या. ३ देवा-
च्या. ४ भारतभागवतादि ग्रंथा. ५ हेंटकरी व मावळे. ६ जन्म-
कालच्या प्रहाच्या बळानें. ७ कल्याण. ८ शंकरासारखा पुरांचा
जाळणारा. येथें शेष आहे. ९ अन्वर्थ. १० हिरडे व आवळी यांचीं
हाडें व शिवनदी. ११ पर्वत मंडळींत.

तेथें हा मुलगा शिवाशुभकरें झाला जनी यास्तव,
याचें नांव शिवाजि या शिवें असो कार्यामधें वास्तव ॥ ६६ ॥

जोश्यांच्या वचनासि ऐकुनि अशा तोषास पावोनियां,
वांटी होनि पिता बहूत पुतळ्या तें मीहरांच्या चया ॥
शाली, मौक्तिकहार, हैमकटकें, विद्वंद्वरां मुद्रिका,
देई गांव इनाम एक गणका तत्काळ भोठा निका ॥ ६७ ॥

शहाजी दक्षि-
णा वस्त्रभषणा-
दि वाटितो.

निजेले असें लेंकरू दिव्यसेजे,
पडे पालथें रम्य तेव्हां दिसे जे ॥
वरी मस्तका ऊचलोनी, बळानें,
सराया पुढें पाहिजे कीं उरानें ॥ ६८ ॥

शिवाजीचें दि-
गुत्ववर्णन.

अन्नप्राशनवासरिं सुजननी वस्तू बहू मांडिती,
रांगूनी मुलगा जियेस शिवतो त्यां अन्वये कल्पिती ॥
वृत्ती अंग्रिम, तो शिवाजि शिवला खड्गास चापा शरा,
टांकारुनि दिशा विलोकि सगळ्या तेथें फिरे गर्गरा ॥ ६९ ॥

अन्नप्राशन
संस्कार.

रांगे तसा बाळ उभाही राहि, धरोनियां भीतिस तो कराहीं ॥
हळूहळू टाकितपावलातें, दायी कचित् चालवित्यामुलातें ७०

रांगणें व चा-
लूं लागणें.

बाळ्या कर्णयुगीं, शिरीं बिजवरा सन्मौक्तिकीं साजरा,
कंठीं वाघनखें सुवर्णघटितें, मध्यें जयांच्या हिरा ॥

बाळ लेणें.

१ तेथें शिवा नामक देवी आहे तिच्याप्रसादानें. २ मंगळ,
३ सोन्याचें एक नाणें आहे. ४ पंडितास व वैदिकांस. ५ हा एक
लेंकरास संस्कार करितात त्या दिवसां. ६-७ ज्या पदार्थांला लेकडें
हात लावितें तदनुसार. ८-९ पुढील उपजीविका.

बोटीं रत्नमुद्या, करीं मणगञ्या, वेळा भुर्जी वांकड्या,
कर्गोटा कंमरेस तो हणझुणीं, वाळे, पर्दां तोरड्या ॥७१॥

जसी शुद्धपक्षीं विधुची कला हे,
दिनानुक्रमे कांतिवृद्धीस लाहे ॥
तसी वाडुं लागे तनू वाळकाची,
जिला शोभवी कांति भूषादिकांची ॥ ७२ ॥

शिवाजी बो-
ळू लागती.

मग हळु हळु बोले बोंबडी गोडवाणी,
करि नवनव लीला नित्य गोजीरवाणी ॥
हंसत तँव दिसे ते क्रोमला दंतैराजी,
घडिघडि व्रद्धिलांच्या तोष दे अंतरा जी ॥७३॥

बालस्वभाव
भोजन.

माता स्वतां घालित भोजनास, पळे मुखीं घेउनिएक घांसा ॥
सरे तदा घेउनिए घेदुजाला, आनंदती पाहुनि सर्व जाला ७४

बालकीडा.

याहूनियां तो जव थोर झाला, कीडार्थ बोलावि कुमैरजाला ॥
होवोनियां आपणभूमिपाळ, मंत्रीशिपायी, करि अर्घ्यवाळ ७५

झोंडी राखणे.
विद्यारंभ.

चूडादी ते सर्व संस्कार खाने, केले मोठ्या आदराने पिर्याने ॥
पंतोजीला ठेउनीयां मुलाते, लावीपेले अक्षरा शिकण्याते ७६

आर्या.

दिवस दिवस अज्ञापरि, वाढे तो दिव्य वाळ शिवराय ॥
पाहुनियां पितरांच्या, ब्रदयांतरिं हर्षसिधु न समाय ॥७७॥

१ पावे. २ दंतपंक्ति. ३ मुळांची मंडळी. ४ आपण राजा
होई. ५ दुसऱ्या मुळांस प्रधान व शिपायी करी.

शिशुत्व कमती पडे अणि चढे तदा यैवेन,
तनूवरि, बधूनि जा रमतसे जनाचें मन ॥
वनीं शिशिरं संपतां ऋतु वसंत जों येतसे,
तयीं तैरुगणां जसी बहु अपूर्व शोभा दिसे ॥ ७८ ॥

शिवाजीचें
तादृष्यारंभ-
र्णन सदृशांत.

साक्या.

बिजापुर नगराचा नृपती, यवनचि जों जातीचा ॥
शाहाजी हा आश्रित होता, बापापासुनि त्याचा ॥ ७९ ॥

शहाजीची धों-
डी गोष्ट.

यवन नृपाला युद्धादिक तें, प्रसंग होंयी प्राप्त ॥
तदा शहाजी साद्य करी त्या, जैसा त्याचा आप्त ॥८०॥

बहुत करुनि तो बिजापुरांतचि, झालासे राहिवासी ॥
ज्येष्ठ पुत्र जो शंभु तयाचा, राहे त्याच्यापाशीं ॥८१॥

प्रायः तो बि-
जापुरचि राही.

पुण्य नगर हें शाहाजीच्या, होतें अधिकारांत ॥
त्याची सत्ता दिधली एका, विप्राच्या हातांत ॥ ८२ ॥

शहाजीनें.

दादोजी ही प्रसिद्ध अभिधा, होती त्या विप्राला ॥
नाहीं दिसली कधींच उपमा, ज्याच्या चातुर्याला ८३

आर्या.

पुण्य ग्रामीं दिधलें, बांधुनि पुत्रास सौध व्यासि खरें ॥
ज्याचीं स्पर्धा करिती, अत्युन्नत इंदुमंडला शिखरें ॥८४॥

पुण्यांत वाडा
बांधून तेथें शि-
वाजीला.

१ बाळपण. २ तादृष्य. ३ शिशिरऋतु. ४ वृक्षसमुदायास.
५ पुणेंशहर. ६ जहागिरांत.

दादोजी कों-
डदेवाच्या शि-
क्षेत ठेविले.

तेथें शिवरायातें, मातेसह ठेविलें शहाजीनें ॥
त्याच्यापाशीं मनुष्यें, नेमुनि दिधलीं सुयोग्य अणि* जीणें ८

श्लोक.

दादोजी कोंडदेव द्विजवर चतुर श्रेष्ठ संरक्षणाला,
शाहार्जनें सुताच्या विमयनयविदें सन्मती योजियेला ॥
ज्याच्या नीतिज्ञतेची बहुत पसरली कीर्ति साऱ्या दिगंत
त्याच्या योग्योपदेशा श्रवणपथिं अणाहीच माझी विनंती ८

दादोजी शि-
वाजीला सा-
धारण नीति
सांगतो.

प्रभातीं उठोनी स्मरे ईश्वराला,
असे योग्य हें कर्म लोकां नराला ॥
अज्ञानें सुखें जातसे काळ सारा,
ययावीण जातो गणी त्या असारा ॥ ८७ ॥

खोटें बोलुं नको अमंगळ शिंव्या देऊं नको तूं परा ॥
ममं काढूं नको जनीं अधिकतां श्रोत्यां सुटे कांपरा ॥
द्वेषानें अथवा बळें करूं नको लोकांचि निर्भर्त्सना ॥
विश्वासास्पद बोलुनी मग पुढें कोणासिही वंचनी ॥ ८८ ॥

साधुपुरुषाचीं
लक्षणे.

वाणी सत्य सदैव दानसमयीं तें आतुराकार्णें,
शास्त्रांतील विचार तत्त्वचना अत्यादरें ऐकणें ॥
बोलीला अनुरोधुनी निजगृहीं बाहेर वा वर्गिणें,
अन्याचे उपकार अल्पहि जरी त्यांतें बहू मानणें ॥ ९० ॥

* पुरातन-वृद्ध. हें मनुष्याचें विक्षेपण. १ ब्राह्मण. २ उत-
चतुर. ३ तन्त्रता आणि नीति यांतें जाणणारा. हें शहाजीनें य-
विक्षेपण. ४ वंचू नको. ५ योग्य समयीं दीनाला दान कर-
६ बोलण्या प्रमाणेंच घरांत व बाहेर चालणें.

संपत्ती विपुला मिळालि असतां गर्वाविणें राहणें,
कोणी आपुलिया घरासि अलिया प्रेमें तया पूजणें ॥
स्वीयाला परक्यास वा नकधिही निंदोक्तिनें बोलणें,
तारुण्यांतचि इंद्रिया वळविणें हीं साधुचीं लक्षणें ॥९०॥

धैर्याला धनलोभ, कोप विनया, प्राणास मृत्यू त्वरें,
ईर्ष्या धर्मकृतीस, कामविषया वांछा हि लाजेस रे ॥
रूपालाहि जरा बळेंच हरिते, पुष्टीस चिंता महा,
सैच्छीला खलसंग, संतत मनीं ह्या गोष्टितें तूं पहा ॥९१॥

कशानि कशा-
चा नाश हेते
तें.

बुध्दितें कैवीतें गुरुतें हि अस्ती,
सदा पाववीतो रवितेजें गर्भस्ती ॥
ह्मणोनीच तो निख अस्तासि जाती,
परांस्तेच्छु लोक स्वतां नष्ट होतो ॥ ९२ ॥

दुसऱ्याचा हा-
स इच्छे नये या-
विषयी सशेष
दृष्टांत.

बृक्षारोहण तूं कधीं करूं नको, पाण्यांत डुंबूं नको,
जेणें प्राणविपत्ति होइल अशा कार्यास घेऊं नको ॥
कोणाच्या सदनांत वा अडपथें गावांत जाऊं नको,
विशेला विसरूं नको, पद सदा फांशानिं खेळूं नको ॥९३॥

१ धैर्याला धनलोभ, विनयाला कोप बळेंच हरितो असा दोन
दोन पदांचा अन्वय जाणावा. २ सुखभावाला. ३ दुर्जनसमागम.
४ ग्रहविशेष, पक्षीं पंडित. ५ शुकप्रद. पक्षीं काव्य करणारा. ६ बृह-
स्पति. पक्षीं शिक्षक. ७ तेजाने. पक्षीं दर्पाने. ८ सूर्य. ९ दुसऱ्याचा
हास इच्छणारा. या श्लोकांत श्लेष व अर्थांतरन्यास अलंकार आहे.

आत्मरक्षणार्थ
स्त्री देखील टा-
कायी.

विपर्यय रक्षा करी तू धनाची,
तेयातें हि भार्याहितासाठी वेंचि ॥
जरी संकट प्राप्त होई स्वतांस,
तरी वेंचि भयेंस आणी धनास ॥ ९४ ॥

साधुस्वभाव
वर्णनाचें कुळक
(दान धोक.)

दुःखी मी हणुनी अकार्यकृतिला धैर्यें न आरंभितो,
लोकांच्या मनिं भीति होइल असें खोटें न जो बोलतो ॥
दाना देउन मागुती स्वहृदयीं तापा न जो पावतो,
अंगीं निर्बलता असूनि रिपुसीं क्रोधें न जो भांडतो ९५

देशाचार कुलस्थितीस बघुनी संसारिं जो वागतो,
शास्त्राज्ञा त्यजुनी प्रकल्पित मतें धर्मीं न जो चालतो ॥
कार्या वांचूनियां उगीच परक्या दारीं न जो धांवतो,
कालीं जो नर विक्रमासि करितो, तू जाण साधूच तो ९६

गुह्य मोट मि-
त्रापाहीं देखील
बोलू नये.

न बोलें कदा गुह्य लोकांत काहीं,
स्वमित्रासही सांगणें योग्य नाही ॥
जरीं होय तो वांकडा दैवयोगें,
तरीं गुह्य सारें जनामाजि सांगे ॥ ९७ ॥

आर्या.

नीतिकथने-
पसंहार.

दादोजीनें ऐसी, कथिली नीती तदा शिवाजीला ॥
योग्य असे सर्वाही, वर्तन हो अनुसरोनियां जीला ॥ ९८ ॥

१ आपत्काळासाठी. २ धनातें. ३ पाखंडमतानें. ४ पराक्रमास.
५ मित्र. ६ ज्या नीतीला.

श्लोक.

बाहूनां बहु पुष्टता, कैठिणता वक्षःस्थला दीर्घता,
नेत्रां चंचलता, अपांगयुगुला अत्यंत ती रक्तता ॥
स्कंधा मांसलता, मुखा रुचिरता, ग्रीवस पीनोच्चैता,
तारूप्ये दिधली असी अवयवव्यूहास तै रंभ्यता ॥९९॥

तारूप्याच्या
योगानें शिवा-
र्जाचे शरीराव-
यव पुष्टी वगैरे
पावन रमणीय
झाले तो प्रकार.

ज्याचा तात असे सदाशिव कृती, माता सती पार्वती,
गांव त्र्यंबक हें गणेश अभिधा लेले उपाख्याहि ती ॥
स्यानें निर्मित्यलें शिवाजिचरि तें काव्य श्रमानें महा,
त्याच्या ह्या दुसऱ्या रसाळ बुधहो सर्गा रूपेनें पहा १००
ह्या प्रकारें हा श्रीशिवाजिचरित्राख्य काव्याचा द्वितीय सर्ग
समाप्त झाला.

अथ श्रीशिवाजिचरित्र तृतीयसर्गप्रारंभ.



आर्या.

कन्या निवाळकर, प्रसिद्ध कुळिची असे सुरुपवती ॥
ऐशी शीलादिगुणीं, अन्वित लोकीं तदा दुजी नवती ॥१॥

निवाळकराची
कन्या सईवाई
हिसं वर्णन.

नचि विरमरे कधीं ती, सार्धूक्ता गोष्टि ज्या अनेकविधा ॥
ह्यास्तव जाणों दिधली, वडिलीं तिजला सई अशी अभिधा ॥२॥

सई हें नांव
का ठेविलें याच-
र उत्प्रेक्षा.

१ हें पद देहलीदेवकन्यायानें पूर्वीं चरान्वायि आहे. २ पुष्टता
आणि उंचपगां. ३ अवयवसमुदायास. ४ सौंदर्य. ५ विसरे.
६ भव्या लोकानां सांगितलेल्या.

तिच्या मुलाचें यद्वदनाची समता, यावी ह्या हेतुनेच कीं कमली ॥
वर्णन. आरंभिली तपस्या, दुःखा सोसुनि गमे जलीं विमलीं ॥३

मुख व नेत्र मुख तैचि कमल शोभे, त्यावरि जे नेत्र तेचि हो भुंगे ॥
यावर कमल व पाहुनि त्यांची कांती, न मानसीं कोणता युवा गुंगे ॥४॥
भ्रमर याचें ह-
पक.

कपाळ फार पातिव्रत्यक्षितिपतिपत्नीत्वादिक असंख्य गुणवृंद ॥
रुंद को हेतों लिहिण्यासाठीच जाणों, केले विधिने कपाळ बहु रुंद ॥५॥
यावर उत्प्रेक्षा.

तिच्या नेत्राचें तीचीं जीं नेत्रे तीं, नव्हतीं नेत्रे परंतु नैलिने तीं ॥
वर्णन (अपन्हु- अपणाकडे वळवुनी, लोकें दृगलिच्या बळेंचि वळि नेतीं ॥६
त्यलंकार)

उदर कुच त्रि- उदर तिचें बहुसुंदर, अर्धत्याचें जसें दिसे पान ॥
वली याचें व- कुचपर्वती चढाया, जेथे त्रिवलीच दिव्य सोपान ॥७॥
र्णन.

कटी व नितंब मूर्तीं घडतां विधिने, कोरुनि एक्या स्थला दुज्या भरिलें ॥
याचें वर्णन. ह्यास्तव जाणों कटिला, सौक्ष्म्य नितंबास जाडपण आलें ८

तीच्या स्वराचें तीचां आति मधुरस्वर, ऐकुनि कारिती रसज्ञ जन नवला ॥
वर्णन (विभाव- कीं शांखांतुनि वीणानादं कशी काढिते पहा अबला ॥९॥
नालंकार.)

तीचें शीळादि शीलरूपसद्वाणी, यौवनेही त्यांमधें असे तूर्य ॥
गुण व मसळ. अणखी पंचम गुण तो, होता विख्यात मंत्रचातुर्य ॥१०॥
तीचें चातुर्य या-
चें वर्णन.

१ जिच्या वदनाची. २ कमळे. ३ लोकांच्या दृष्टिरूप
भ्रमराच्या. ४ पंक्ति (पाते.) ५ नेति झाली (यांचा कर्ता
नलिन.) ६ पिंपळाचे. ७ पायऱ्या. ८ बारिकपणा. ९ हुंगणास.
१० सईबाईचा. ११ ताळण्य. १२ शीळादिकामध्यें. १३ चौथे.
१४ मसळतीचें चातुर्य.

झालें लग्न तिच्याशीं, शिवरायाचें महासमारंभें ॥
तेव्हां झणति व-हाडी, ह्यानें स्त्री भिळविली सैमा रंभें ११

तिच्या बरोबर
शिवाजीचें लग्न
होतें.

पाहुनि त्यां दोघांचे, अनुपमगुणगण तसें हेंचिरूप ॥
झणती सर्वहि जोडा, रचिला विधिनें बहुत अनुरूप ॥१२॥

श्लोकः

धनुर्विद्येमाजी श्रम करित रात्रंदिवस तो १,
दृढाभ्यासार्ते जो करि गुण तदंगींच वसतो ॥
तयेविद्येमध्ये निपुण तिसरा पैाडुतनय,
स्वयें झाला तैसा बहु वसत ज्याच्यांत विनय ॥१३॥

शिवाजी ध-
नुर्विद्येंत निपुण
होतो.

कसरत शिकला तो शूर नानाप्रकारी,
गगनि उडत पक्ष्या गोळि घालोनि मारी ॥
बहुत लेंघु तयाचें जाहलेंसें शरीर,
अतिकुशलहि अश्वारोहणी तो नृवीर ॥ १४ ॥

तो मळखाव
जोडी वगैरे क-
सरत शिकतो.
तो उत्कृष्ट घो-
ऱ्यावर बसणारा
होतो.

जोरानें शर मारुनी अचुकतो लक्ष्यास वेधावया,
बोथाटी शिकला तसाच शिवजी पद्याहि खेळावया ॥
कुस्तीतें करि पेंच घालित असे नानाप्रकारें बळें,
पाडी सर्व गडी बहू चपळ तो कौणासही नाकळे ॥१५॥

तो कुस्ती व-
गैरे खेळायास
शिकतो.

शहाजीच्या पुत्रा मति अतिविचित्रा निपजली,
क्षिती जिंकायाची मसलत करी गुप्त वहिली ॥

शिवाजीला
राज्य मिळवि-
ण्याची इच्छा
होति.

१ तुल्या. २ रंभेसी. ३ सुंदर. ४ शिवाजी. ५ जो कोणी पुरुष.
६ अर्जुन. ७ हलकी. ८ निशाणास.

निदान एक
तरी किल्ला मिळो
असें त्यास वा-
टतें.

मिळे मातें किल्ला हणत जरिही एकचि खरा,
तया ऐसा लाभ प्रकट भुवनीं नाहिं दुसरा ॥ १६ ॥

आर्या.

तो त्याविषयीं ऐसें मनांत आणुनि, उत्साहें शूर तो शहाजिसुत ॥
यत्न कळूं ला- निजराज्यसुवृद्धीचें, बांधो लागे सुयुक्तिनेचि सुत ॥ १७ ॥
गतो.

दादोजी त्या- दादोजी जाणुनि तें, सांगे त्या गोष्टि युक्तिच्या चार ॥
चा निषेध क- बोले तो संप्रति वा, ऐसें^२ करणें नव्हेचि सुविचार ॥ १८ ॥
रितो.

श्लोक.

आपुली स्थिती पाहुनी स्वतां, कार्य साधण्या घालिजेहता ॥
जो असे बहू शक्तिहीन रे, वाढवूं नये द्वेष त्या नरें ॥ १९ ॥

घोर शत्रुसीं मित्रता करी, हीच गोष्ट वा अंतरीं धरी ॥
त्यासि जो करी वैर तो नर, पावतो जनीं नाश सत्वर ॥ २० ॥

हणुनि मी कथितों तुजला अतां,
यवन हे असती बळवान् स्वतां ॥
न करि त्यांसि विरुद्धपणा कधीं,
सुचवितों अजि हें तुजला अर्धी ॥ २१ ॥

शिखानष्ट हे कर्मचांडाळ मोठे,
तयां सारिखे दुष्ट नाहींत कोठें ॥
जरी यांसवें वांकडा वागसी तूं,
तरी होति हे धर्मनाशास हेतू ॥ २२ ॥

राखी असे जें तुझिया हतांत, आणूं नको गोष्ट दुजी मनांत ॥
तें कर्म आहे बहु साहसाचें, राहे सुखें सोडुनि त्यास साचें ॥ २३ ॥

टाकूनि अर्धी सगळीस धावे, त्या मानवा ठेविति लोक नांवे ॥
प्रांतावनाचा करि बाउपाय, तूतें अशानें न कधीं अपाय ॥ २४ ॥

दादोजी तो यापरी शाहजीच्या,
पुत्रालागीं गोष्टि सांगे रितीच्या ॥
त्याच्या चित्ता आवडेंनाच कांहीं,
स्वातंत्र्याचें सौख्य चित्तांत वाही ॥ २५ ॥

शिवाजीला
दादोजीचें सा-
गणें रुचलें ना-
हीं.

पश्चिमेकडिल वन्य ते वळी, ज्यांस हो क्षणति लोक मावळी ॥ शिवाजी मा-
त्यांस सैनिक करीत भूपती, ज्यांपुढें रिपुदळें विलोपती ॥ २६ ॥ वळे लोक चा-
करीस ठेवितो.

आर्या.

तानाजी मालुसरे, बाजि फसलकर व येसजी कंक ॥
शिवरायाचे आँद, स्नेहांचे सौख्यशयनपर्यंक ॥ २७ ॥

त्याचे तिभे
बाळमित्र.

श्लोक.

हे तिघे प्रथम साह्य जाहले, तद्वशें बहुत दुर्ग साधले ॥ त्यांच्या साह्यानें
त्यांत आर्धिनृपघेत तोरणा, शत्रुसीं न करितांच तोरणा ॥ २८ ॥ तो प्रथम तोर-
णा किल्ला घेतो.

आर्या.

भांवी जो विजयोत्सव, तत्प्रारंभार्थ हा सुंतोरण हो ॥
हणुनिच जाणों तत्सम, नामक ते घेति दुर्ग तोरण हो ॥ २९ ॥

त्याच्यावर
उत्प्रेक्षा.

१ रक्षी. २ राज्य वाढविणें. ३ मिळालेल्याच्या रक्षणाचा.
४ आरंभाचे. ५ मित्रत्याला. ६ सुखकारक शयनाचे पलंग हणजे
मित्रतेचे पात्र. ७ किल्ला. ८ किल्लाचाचें नांव. ९ पुढें होणारा.
१० उत्सवांत तोरण बांधितात तसें.

साक्या.

किल्ला का वे- बिजापुराला दूत पाठउनि, कळवी तो यवनाला ॥
 तळा तें शिवा- कीं हा तुमच्या सोईकरितां, अह्मी घेतला किल्ला ॥३०॥
 जी बिजापूर-
 च्या पाछायास
 युक्तिने कळवि-
 तो.

या प्रांतींचे जन हे असती, फार करोनी दुष्ट ॥
 ते राजाला तसे प्रजेला, बहुतच देती कष्ट ॥ ३१ ॥

त्याच्या परिहारार्थचि केवळ, केलासे स्वाधीन ॥
 त्या बुष्टा लोकांत आह्मी, करोनि दंडें लीन ॥ ३२ ॥

बिजापूरकर
 तो परत घेण्या-
 चा उद्योग क-
 रित नाहीं.
 त्याचें कारण.

बिजापुराच्या यवननृपतिने, ऐकुनियां ही मात ॥
 औदासीन्ये नाहिं घातलें, मानस त्या कामांत ॥ ३३ ॥

कांकी त्याचे मंत्री होते, वश्य शिवरायाला ॥
 झर्णोनि त्यांनीं धनुमत न दिलें, दुर्ग परत ध्यायाला ३४

शिवाजी हा
 किल्याची दा-
 गदुजी करितो.

मग तो त्यानें खर्च करुनी, दुर्ग चांगला केला ॥
 पाषाणांचीं तटें बांधुनी केलें दृढतर त्याला ॥ ३५ ॥

लोखंडाचे पट्टे तैसे, खिळे ठोकुनी जाडे ॥
 ठायीं ठायीं वुरुज बांधुनी, केलीं त्यास कवाडें ॥ ३६ ॥

लोहमयी शूबला अर्गळा, केल्या दरवाज्याला ॥
 तोंकेच्या गोळ्यानें देखिल भंग नव्हे हो ज्याला ॥ ३७ ॥

असा दुर्ग तो नवीन केला होता जो का प्रान ॥
 नंतर त्यावर लष्कर ठेवायाचा केला यत्न ॥ ३८ ॥

स्या दुर्गा बांधितां गवसला, निधी^३ धनाचा^३ एक ॥
ईशैरूपेनें हेमचि होतें, हतीं घेतली राख ॥ ३२ ॥

त्या कारणा-
न्यात त्याख
मोहराचा हांडा
सापडतो.

जगदंबेची कृपा नृपावरि, आहे या ही फार ॥
क्षणुनिच त्याला ऐसें होतें, प्राप्त द्रव्य अपार ॥ ४० ॥

भवानिला प्रिय वाटे जैसा, आत्मज तारकहंता,
तसाचि वाटे हींही करी जो, दूर संपत्नाहंता ॥ ४१ ॥

स्त्रीकर लौकर नृपवर लश्कर, करूं लागला गोळा ॥
द्रव्य खर्चुनी सिद्ध कराया, लागे दारू गोळा ॥ ४२ ॥

तेथें शिवाजी
हा सैन्य व युद्ध
साममी हीं सि-
द्ध करितो.
तोफा.

मोठ्या मोठ्या लंगर तोफा, किल्यावरती ओती ॥
ज्यांच्या केवळ दर्शनमात्रें, शत्रुस भीती होती ॥ ४३ ॥

युद्धासाठीं सिद्ध करी तो, नूतन तीर कमानी ॥
मनीं बाळगी उत्कंठा जो, वीर धोर अभिमानी ॥ ४४ ॥

तीरकमठे,

भालेबर्च्या खांडे तैशा, बंदूका तरवारी ॥
ज्यांच्या योगें यवन सैनिका, शूरपणें तो वारी ॥ ४५ ॥

भाले यगैरे.

जिकडे तिकडे खडे शिपायी, शूर आणि सरदार ॥
तरीं मिळाले लीक मावळे, सोडुनियौं घरदार ॥ ४६ ॥

१-२ मोहराचा हांडा. ३ राखघेतली तरी ईश्वररूपेन सौनें होतें,
४ आपला पुत्र. ५ स्वामिकांतिक. ६ येथें जनास हें पद अध्या
हत. ७ शिवाजीही. ८ शत्रूचा अहंकार (दूरकरी याचें कर्म.)

ऐशापरि तो युद्धसिद्धता, करिता झाला राजा ॥
 झटुनि कटुनि यापरी करी तो, निजदेशाच्या काजा ॥४७॥
 जी कां मागें पूर्व युगांतरि, दुष्ट दानवां मारी ॥
 तीच यया कलियुगांत झाली, जगदंबा सहकारी ॥४८॥

तिच्या प्रसादें चक्रवर्तिपद, होइल लब्ध ययास ॥
 जनीं मानुनी मनीं यापरी, भजूं लागले त्यास ॥ ४९ ॥

तो आणखी अणखी एक्या पर्वतशिखरीं, दुर्ग बांधिता झाला ॥
 एक नवा किल्ला अत्यंत श्रम तया खर्चही, बहुत पडे राजाला ॥ ५० ॥
 बांधितो.

बळकट तटबंदि ही तयाला, शिसें पाजुनी केली ॥
 ज्याच्या वुहजांचीं शिखरें, अति उंच नभामधि गेलीं ५१

त्याचें राजगड राजगिरी हें आस ठेविलें, परम भक्तिनें नाम ॥
 हें नांव ठेवितो. जत्रदस्त बांधिलें असे ही, त्या किल्याचें काम ॥ ५२ ॥

तेथेंही स्थापिली तयानें, मोठी बलाढ्य सेना ॥
 जिच्या अग्रभागीं शत्रुंचें, शौर्यही कांहीं चालेना ॥५३॥

त्यावर सैन्य अशा प्रकारें संरक्षायी, नृपतीनें तो दुर्ग ॥
 ठेपितो. त्यावरि ठेउन दिधला निवडक, अपला सेवकवर्ग ॥५४॥

शिवाजी हा दादोजीनें पाहुनि ऐसा, दुर्गादिकप्रकार ॥
 राज्याविषयीं मनीं लणें हा शिवजी राज्या-विषयीं उत्सुक फार ॥५५॥
 फारच उत्सुक हें दादोजी मनांत समजतो.

माझा देहीं ही आलीसे, दुर्धर वृद्धावस्था ॥
तरी अतां लाविली पाहिजे, कांहीं तरी द्यवस्था ॥५६॥

त्याचें वारण करण्यासाठीं, उपदेशहिं जरि केला ॥
तरि तो नच ऐकेल असाहा, निश्चय होय तयाला ॥५७॥

मग तो अपुल्या चिर्ती करिता, झाला एक विचार ॥
कीं आतां उत्तेजित कीजे, ह्याचाची आचार ॥ ५८ ॥

दादोजी हा
शिवाजीच्या-
उत्साहास अ-
नुत्तरतो.

ऐसें मनांत आणुनि त्याला, बोले तो एकांतीं ॥
बृद्धपणांतहि शोभे ज्याच्या, देहिं अपूर्व कांती ॥५९॥

ताता, आतां झालासी तूं, राज्य कराया योग्य ॥
बाहुयुगीं बल विपुल जयाच्या, त्याची वेसुधा भोग्य ॥६०॥

श्लोक.

विद्या भूषविते नरास, तिजला शांतीच भूर्षा खरी,
शांतीला समर्थी पराक्रम तशी शोभा अणी साजरी ॥
तैशी त्याहि पराक्रमास नियर्ता सिद्धी बहू शोभवी,
ती सिद्धी नयरीतिनें मिळवितानं सत्कीर्तिला वाढवी ॥६१॥

दादोजी हा
शिवाजीला रा-
जधर्म निरूपि-
तो.

विद्याशांति इ-
त्यादि गुणांची
प्रशंसा एकाव-
ली अलंकारानें
करितो.

सत्याचें परिपालन प्रतिदिनीं यत्नें करावें जनीं,
त्यापासोनि सुमित्रलाभ घडतो हा स्वार्थ आणी मनी ॥
आहे लाभ सुवर्णरत्नमणिंचा तैसा दुजा भूमिचा,
त्यापेक्षांहि सुमित्रलाभ नरवा हा बोध सन्नीतिचा ॥६२॥

सत्याचें रक्षण
व तज्जन्य फ-
ळ याविषयीं.

१ दादोजीला २ पृथ्वी. ३ विशेला. ४ भूषण. ५ योग्यकाळां.
६ निश्चितफळ. ७ न्यायरीतीनें. ८ सुवर्णादिकांच्या लाभपेक्षां.

अप्राप्तार्थांची प्राप्ति प्राप्तार्थांचें रक्षण रक्षितार्थांची वृद्धि व वृद्धार्थांचें सत्पात्रां दान या विषयी.

पूर्वी विचार केल्यावाचून कोणतेही कार्य सहसा करूं नये याविषयी.

जे का लब्ध नसे घनादि मिळवी त्यातें स्वधर्म बरें, लब्धाच्या परिपालना करि तसें मौठया श्रमाच्या भरें ॥ लब्धार्थांसहि वाढवी अनुदिनीं सोडूनि सारीं भयें, सत्पात्रा बघुनी समर्पण करी वृद्धार्थ ही तो स्वयें ॥६३॥

विचार करुनी अधी करि सदैव कार्यास रे, विचाररहिता नरा विविध आपदा ये त्वरें ॥ धिवेकेंमुख ज्या नरीं गण वसे गुणांचा सदा, त्यास वरिती जनीं गुणवेशा स्वयें संपदा ॥ ६४ ॥

जेथें विचार सुचत नाही तेथें शास्त्र हें मार्गदर्शक आहे याविषयीं दृष्टांत.

वादग्रस्त असे ज्ञानूनि नें सुचें कार्यार्थ कीं अंतरीं, डोळ्यांनां न दिसे पदार्थ पडला जैसा तमोऽर्थतरीं ॥ तेव्हां दीप तमास नाशुनि जनां अर्थास दावी तसें, संदेहास हरुनि शास्त्रचि खरा कार्यार्थ दावीतसे ॥६५॥

साम दान भेद दंड हे चार उपाय केव्हां व कसकसे करावे याविषयीं.

शत्रू सन्मधुरोक्तिनें धनचेंया देवोनि बा-साधिजे, त्याच्या वा घरभंडळींत कपटें वैरास उत्पादिजे ॥ ऐशा ही कृतिनें असाध्य रिपुच्या देशीं चढाई बरी, अंतीं मारुणें हा उपाय चवथा योजुनि सिद्धी करी ॥६६॥

१ वाढविलेला अर्थ. २ विचारादिक. ३ गुणांच्या स्वाधीन. हें संपदा ह्याचें विशेषण. ४ अंधारांत. ५ पदार्थास. (दावी). ६ गोंड भाषणानें (साधिजे) हें साम. ७ अथवा पुष्कळ द्रव्य देऊन (साधिजे) हें दान. ८ अथवा घरांत कळह लावणें हा भेद. ९-१० अथवा तीनही उपायांनीं शत्रु असाध्य आहे तर त्यावरुन्या देशावर चढाई करून. ११ लढाई हा दंड शेतटी. (करावा)

शत्रू वा निजनंदन श्वशुरही दोषी असे जो तया ॥
 ज्ञाताज्ञात सकृत् शरीर असकृत् सामर्थ्य काल क्रिया ॥
 ऐशा दोषविचंचनेस करूनी पाहूनि दंडागमा,
 सच्छिक्षा अपराधिला ठरवितो त्या प्राप्त होते रमा ॥६७॥

जो कोणी अप-
 राध करील तो
 शत्रु असो वा
 पुत्र असो त्या-
 ला दंडच करा-
 वा याविषयीं.

शास्त्रे जीं विषलेपयुक्त नसती यातें करे घेउनी,
 योधे^१ भूमिधनानिमित्त लढती युद्धीं महासार्धिनीं ॥
 तेथे जें मरती भयें न पळतां, भीर्तारिचीं श्रेयसें,
 संपादूनि सुखें सुरेशीर्धवनीं जातात योगीं जसे ॥ ६८ ॥

कसें युद्ध केलें
 असता स्वर्ग
 प्राप्ति होते.

राजानें समरांगणीं मिळविलें जें द्रव्य तें ब्राह्मणा,
 द्यावें; या परता न धर्म दुसरा जाणूनि ही धरिणा ॥
 ठेवी, सर्व जनास निर्भयपणा देई श्रमानें सदा,
 अंती तू अवलोकिलील रुचिरा श्रीमार्धवाच्या पदा ॥६९॥

युद्धात मि-
 ळालेले धन रा-
 जानें ब्राह्मणास
 द्यावें व प्रजेचें
 भय दूर करावें
 एणेंकरून स्वर्ग
 प्राप्त होतो या-
 विषयीं.

आहे मी तुमचा असें स्ववदनें बोले तया, ब्राह्मणा,
 वृक्षारूढनरास, ज्यास असती वंदाकृतीच्या खुणा ॥
 ज्याणें अंजलिही भिजनि रचिला त्याला, तसें चाकरा,
 पाणी पीत असे तया वधुं नको युद्धीं विलोकितुरा ॥७०॥

युद्धात कोण-
 कोणास माहू-
 नये याविषयीं.

१ जाणून अथवा न जाणून. २ एकवार. ३ देह. ४ वारं-
 वार. ५. द्रव्यादिबळ. ६ संपद्धिपत्काळ. ७ कर्म. ८ अपराधाचें
 ज्ञाताज्ञातत्वादितारतम्य पाहून. ९ दंडशास्त्र. १० लक्ष्मी.
 ११ विष लायलेलीं. १२ युद्ध करणारे. १३ राज्याकरिता.
 १४ मोठ्या युक्तीनें. १५ भयानें पळणाऱ्या शत्रूंचीं पुण्यें. १६ स्व-
 र्गास. १७ मनोवृत्ति. याचा संबंध ठेवी याकडे. १८ वैकुंठास.
 १९ नपुंसकास. २० युद्धपाहणारास.

प्रजापालना-
पासून काय पु-
ण्य प्राप्त होते
त्याविषयी.

गंगास्नानधरादिदानसुकृतापेक्षां प्रजापालनीं,
आहे पुण्य विशेष, यास्तव नृपे तै पाविजे साधनी ॥
पुण्याचे निकुरंब लोक करिती त्यांचा खरा साहवा,
वांटा भूपतिला समग्र मिळतो, होते जनीं वाहवा ॥७१॥

शेतकऱ्यांस
तगाई देण्यावि-
षयी.

देई शेतकऱ्यांस शेत करण्यासाठीं अगाऊ धना,
ते आल्यावरि घे वरें, करूनको त्यांनां पुन्हा यातना ॥
कौळीं देउनियां वसू परत जो घेतो कैरें भास्कर,
येतां हा व्यवसाय अंगिं तुझिया होशील भूमीश्वर ॥७२॥

मंत्री कोणास
करावें यावि०.

पिर्लींचे मातेचे कुलपुरुष विख्यात असती,
सुखाच्या दुःखाच्या विकटसमयीं जे स्थिरमती ॥
असे ज्यांची मोठी अहितहितचर्चाकुशलता,
तयांतें तूं मंत्री कर, मनिं जयांच्या विमलता ॥७३॥

सभासद स-
णजे पंचाईत-
दार कसे अ-
सावे तें.

शत्रूमित्र जयां समान असती, सत्य स्वयें बोलती,
धर्माधर्मविवेक, सैत्व, लहदयीं ज्यांच्या सदा वागती ॥
वेदांचे जंनरीतिचेहि परमै ज्ञाते व मीमांसकै,
त्या लोकां कर तूं सभासद बरें देऊनियां वार्षिकै ॥७४॥

१ उपायानीं. २ समूह. ३ योग्यकाळी. ४ पाणी व धन.
५ किरणानें व करभागानें. ६ सूर्य. ७ ज्यांचें पितृमातृकुळ
प्रख्यात. ८ धर्माधर्मविचार. ९ धैर्य. १० वेदांचे व जनचालीचे
(ज्ञाते.) ११ उत्कृष्ट. १२ विचार करणारे. १३ वेतन.

कार्याच्या सुविचारतर्कसमयीं दुर्वासनेच्या भरे,
जेहानें, भयवृत्तिनें, स्मृतिजनाचारास उल्लंघितें खरें ॥
केले सम्यजनीं; तयास नृपती देतात शिक्षा दुर्णी,
जी कां धांदपराजयांत कथिली तीहूनि नाही उणी॥७५॥

लोभादिकामु-
लें सभासदांनीं
अन्याय केल्या-
स त्यास दुष्पट
दंड.

मार्गीं जो थकला तसाचि तुझिया आला दुपारीं घरीं,
त्याला भोजन दे सद्दुक्ति वदुनी रात्री पदाला चुरी ॥
शय्या रोगिजनास पथ्य समयीं दावें तसें औषधा,
गोदानाशि समान पुण्य मिळतें ऐशा रुतीनें बुधा॥७६॥

अतिथि व
रोगीं कांचा स-
माचार वेतल्या-
त काय पुण्य
आहे तें.

शत्रूच्या विषयीं* तृणेंधनजलें व्रीहीं गहूं बाजरी,
आहे पुष्कळ, सैर्भ्यं मात्र कमती जाणूनि धात्रा करी ॥
हस्यश्वादिक वाहनें, निर्जमन, प्रख्यात शूरव्रज,
संतोषी असती तदा रिपुपुरें घेण्यास युद्धीं धज ॥७७॥

शत्रूच्या दे-
शापर केव्हा
स्वारी करावी
तें.

आत्रे पिंपळ निंब चंपक सरू शीताफळी मालती,
केळी नारळि पोफळी तरु असे पुष्पे फळें लोबती ॥
जेथें मंदसुगंधशीतळ असा घारा सुटे सर्वदा,
पाणी निर्मळ गार गोड नदिचें आटे न उरणीं कदा७८

राजांनं कोठें
राहवें याविषयीं
हे दोन श्लोक.

१ कामाच्या चौकसीच्या समयीं. २ लोभानें. ३ मन्वादिस्मृति
व लोकरीति यास. ४ विरुद्ध. ५ लोकाचें खरें केलें. ६ दुष्पट.
७ कज्यांत जो हरेल त्याला जी शिक्षा उक्त आहे तीच्या दुष्पट.
८ मधुरभाषण. ९ संबोधन. १० देशीं. ११ शत्रूची फौज.
१२ स्वारी. १३ आपलें मन (याच्यापुढें आणि हे अव्यय अध्याहत
आहे.) १४ सरदारमंडळी. १५ उष्णकाळीहि.

शेळ्या गाइ हशी वनीं विचरती होते तया संतती,
पुष्टाकार सुरूप भारि दुभती कासाभरें डोलती ॥
कासाळूं अळवें रताळूं कंवठें गोरानु आळूं पिके,
तेथें वास नृपास योग्य काथिला शास्त्रीं पहा तूं निकें ॥ ७९

युद्धांत जिंक- हत्ती उंट रथ सिती धन पशू सोनें रुपें सन्मणी,
लेल्या वस्तु रा- जें कां होइल. लब्ध संगैरमुखीं शत्रुत्रजा जिंकुनी ॥
जानें कसकशा ध्यावें त्यांतुनि उत्तमोत्तम नृपें, बावें दुजें राहिलें,
वाटून घाव्यातें. शूरां वांटुनि, पौर्हेषा बघुनियां, शास्त्रीं असे पाहिलें ॥ ८० ॥

अर्थचितन, चितावें ब्रगळ्यापरी अनुदिनीं स्वार्थास, सिंहापरी,
पराक्रम, शत्रू शौर्या दाडनि लांडग्यापरि बळें काळीं लुटावे अरी ॥
लुटणें, व शत्रू दैवें सापडतां सैपलनिकरीं मोहीं तयां घालुनी,
च्या घेयांतून निघून जाणें सा जावें निष्ठुनियां नृपें शैश जसा व्याधामधुनी वनीं ॥ ८१ ॥
चार गोष्टींवि- पयां बगळा इ- त्यादि चौघाचे दृष्टांत.

मनाळा गोड- ज्या कामांत बहुत कष्ट असती, संदिग्ध ज्याचें फळ,
वाटलें तरी को- वैरा माजवितें जनांत व घरीं, जेणें पैसाचा छळ ॥
णतें काम क- ज्या योगें उपहास लोकां करिती प्रख्यात मानापरी,
रूनये तें. त्या कामा न करी कदापि, बदयी तें गोड वाटे तरी ॥ ८२ ॥

राजामें काळा- समानवृत्ती नृपतीं असावा, न तीव्रिं किंवा मृदुही नसावा,
नुरूप तीव्र अ- परी धरी हेगुण योग्य काळीं, ती भूपसूर्यापरि लोक पाळी ८३

सूर्याप्रमाणें भ- १ रणांत. २ पराक्रमास. ३ शत्रुसमुदायांत. ४ सत्ता. (निघून
रावी याविषयीं. जाती.) ५ इतरांचा. ६ छळगुक (होते.) ७ तीव्र व मृदु
हीं दोन पदें नृपति व सूर्य हाकडे श्रेयानें लागतात.

विघ्नांचें भय मानुनी मुळींच जे कार्यां न आरंभती,
त्यां जाणें अधमां, भयेंकरुनि जे आरंभिले सोडिती ॥
होती मध्यम ते, परंतु कितिही विघ्नीं जरीं पीडिले,
आरब्धाशि न सोडिती बुधजनीं ते उत्तमीं मानिले ॥८४॥

विघ्नें प्राप्त झालीं
तरी आरंभिले-
लें कार्य सोडीत
नाहींत ते उत्तम
याविषयीं.

शेषा भार नसे हणूनि धरितो भूमी शिरीं कीं स्वतां?,
कीं नोहे श्रम त्या रवीस हणुनी राहे सदा चालता? ॥
अंगीकारुनि सोडितां जन भला लाजे बहु अंतरीं,
या हेतूस्तव कार्यं पार करणें हा नैम साधू धरी ॥८५॥

कष्ट पडले तरी
अंगीकारिलेले
काम पार कर-
ण्याविषयीं.

ऐश्वर्ये युत जो तयास भजती अर्थार्थ हें तो खरें,
नष्टैश्वर्यपतीस जे भजति ते पूढील औशाभरें ॥
स्वामी स्वर्गत जाहला तरिहि जो साधी तयाच्या हिता,
ऐसा सेवक भर्तृभक्त न मिळे त्रैलोक्यही शोधितां ॥८६॥

स्वामिभक्त से-
वक कोणता या-
विषयीं.

भित्रा मूढहि भक्तियुक्त असतां तो काय कामीं पडे?,
प्रज्ञाविक्रमयुक्त ही न बरवा, भक्ती जया नांतुडे ॥
प्रज्ञाविक्रमभक्ति तीन गुण हे ठायीं जयाच्या खरे,
ते मात्र प्रभुचे सुभृत्य असती संपद्विपत्कालिं रे ॥८७॥

प्रज्ञादि तीन
गुणांनीं युक्त जे
सेवक तेच उत्त-
म याविषयीं.

विपत्तिजलधीमधे बुडुनियांही धैर्यां धरी,
करी उपरुंती यथास्वच्छ साधु लोकांवरी ॥

विपत्तिकालींही
सज्जन परोप-
कार करितो हें
सदृष्टांत.

१-२ पुढें कदाचित् त्यास ऐश्वर्य प्राप्त होईल या आशेनें.
३-४ ज्यामध्ये यजमानभक्ति नाही. ५ बुद्धि पराक्रम भक्ति. ६ हें
कर्तृ पद.

शशांक निशि राहुने जरि जैवे बहू प्राशिला,
नकाय उरल्या करीं करितसे जनां शीतला ? ॥८८

जे केवल स्वा- ज्यांचा उद्यम सर्वदा स्वभरणीं आहे जनीं क्षुद्र ते,
र्थपर ते क्षुद्र, ज्यांचा स्वार्थ परार्थ केवल असे, ते पावती योग्यते ॥
पराहित साध- पोटासाठिच मात्र वाडवें पितो त्या सागराच्या जळा,
णारे ते उत्तम हें सहघांत. जीमूत स्फुट लोकातापहरण्यासाठीं हि^३ तो चांगला ॥८९॥

दुर्जनाचें क- जरी परमभक्तिनें खळ परोपरी सेविला,
सेही आर्जव न होय तरि तो कदापि हि जनीं स्वभावें भला ॥
केले तरी स्वभा- सशर्करमधूदकेकरुनि निंब संसेचितां ॥
व पालटत ना- हीं हें सहघांत. न गोडपण त्याशि ये कडुच लागतो चाखतां ॥ ९० ॥

दुर्जनाला कि- साधूला जिभ एक, दोन फणिला, त्या चार लोकेश्वरा,
ति जिव्हा अ- स्कंदाला तरि सांच, जाण कथिल्या त्या सात वैश्वानरा ॥
सतात ह्याचा दाहा रावणराक्षसास हणती, शेषा सहस्रद्वय,
अंतच नाही. दुष्टाच्या वदनीं कितीक असती, त्यांचा न संख्यान्य ॥९१॥

जो सुहृदादि- जो का दया न करितो निजबंधुवर्गी,
कांचें दयापूर्वक दीनावरीं गुरुजनीं तशि भृत्यसर्गी ॥
पालन पोषण त्याचें असे अफल जीवित मर्त्यलोकीं,
करीत नाहीं तां कावळ्या सार- तो काका पुष्टे बळिनेचें^३ तसा विलोकी ॥९२॥
सा वृथा पुष्ट हो- य तें.

१ वेगानें. २ किरणानें. ३ वाडवाभि. ४ मेघ. ५ या
अव्ययानें पितो यांशीं अन्वय होतो. ६ सर्पीला. ७ ब्रह्मदेवाला.
८ स्वाभिकारिताला. ९ साहा. १० अग्नीला. ११ गणना.
१२ भुल्यभेडळीवर. १३ बळीच्यायोगानेंच पुष्ट (असा काक.)

प्रयत्न सिद्धीप्रति वासने ने^१, न सिद्धि हो केवळ वासनेने॥
भुकानिजेजो हरिकाननांत, नजातित्यांच्या मृग आननांत ९३

उद्योगावाचून
कार्यसिद्धि होत
नाहीं हे सदृष्टांत.

उद्योग जो करि तयासचि अर्थ जोडे,
जे दैव मुख्य लक्षणती नर तेचि वेडे ॥
दैवा न मानुनिच यत्न बळें करावा,
यत्नें न सिद्धि तरि दोष न तो लक्षणावा ॥९४॥

दैवावर न टें-
कतां उद्योग क-
रावा याविषयीं.

काहीं गुप्तविचार कार्यसमयीं कर्तव्य आहे जरी,
एकांतीं बसणें प्रशस्त, उघड्या देशींहि शैलावरी ॥
पाहोनी भँवतें स्वतां हितकरा लोकांसवें घेइजे,
ऐसा मंत्र नृपाळ गुप्त करि जो तेंणें फळा पाविजे ॥९५॥

राजांमॅ मसलत
करायास कोठें
कसें बसावें या-
विषयीं.

अति क्षीणता प्राप्त झाली असे जा,
तरीही धरी जो स्वकीया सुतेजा ॥
तया नम्र होती नृपाळा प्रजा रे,
विजेच्या विधूला जसे लोक सारे ॥ ९६ ॥

जो राजा -हा-
सकळीही तेज
सोडीत नाहीं
त्याला द्वितीये-
च्या चंद्राप्रमाणें
प्रजा भजतात.

सैर्वांगसंवृत असा जरि मंत्र धोर,
कोणी करील मम भेद लणून धोर ॥
टाकोनि तो जणुं उंगा क्षण ही न राहें,
दृष्टांत यास सैमरस्थित योध पाहे ॥ ९७ ॥

युद्धातील वी-
राप्रमाणें मंत्र
हा अधीर हो-
तो याविषयीं
उत्प्रेक्षा.

१ वासनेला नेतो. २ सिंह. ३. द्वितीया तिथीचां. ४ ज्याचीं
सर्वांमॅ गुप्त राखिलीं आहेत असा मंत्र. पक्षीं कवचादिकें करून
ज्याचीं अंगें आच्छादित आहेत असा योद्धा. ५. याचा अन्वय
टाकुनि यासि. ६ युद्धांत उभा असा योद्धा.

मसलत गुप्त मंत्राच्या परीक्षणार्थ चतुरे भूपे झटावे स्वये,
 ठेवावी अन्यथा राज्याचे दड मूळ मंत्र हणूनी याते उपेक्षू नये ॥
 बहुत नाश हो- त्याचा अल्पहि भेद तो चुकुनियां झाला कदाचित् ज
 तो याविषयी. होतो राज्यविघात नाश इतुका की ज्यास नाही सरी ॥९

नवीन जिंकून घेतो दाउनि शौर्य देश रिपुचा जिंकूनि जो भूपती,
 घेतलेल्या देशा- त्याने तेथिल रीतिभाति अवध्या आचार वंशस्थिती ॥
 तील रीतिभाती राखाव्या पहिल्या सुरक्षितपणे त्याचा क्वचित् व्ययय,
 लोकाचार व- शाल्याने रयतेस होइल सदा आधिदैव्या अव्यय ॥९९
 गैरे पूर्वयत् चालवावे अन्यथा प्रजेस दुःख हो-
 ते याविषयी.

सांग्या.

पूर्वोक्त नीती- आतां मी सांगतो सार ते, ठेवी वा लक्षात ॥
 चा सारांश. गाई ब्राह्मण यांचे पालन, थोर कार्य लक्षात ॥ १००
 गोब्राह्मणप्र- तिपालन.

हेंच राजाचें श्रुति स्मृती इतिहास पुराणे, हेंचि सांगती सर्व ॥
 मुख्य कर्तव्य की गोब्राह्मणपालन, सम पापें न दुसरें पूर्व ॥ १०१
 होय असे धु- त्यादिकाचें ता- त्पर्य.

प्रजा पालणे हाचि नृपाचा, धर्म विहित लीकांत ॥
 गोद्विजरक्षण हें तो परम, श्रेष्ठ कर्म हीं यातें ॥ १०२

कष्टविती जे दुष्ट जनाप्रति, त्यांनां दंडुनि आधीं ॥
 दूर करावा धरापतीनें, साधु जनांचा आंधी ॥ १०३

वेदाची जी आज्ञा तीतें, कीजे शिरसा मान्य ॥
 अवरानना वा करूं नयेरे, समजुनि ती सामान्य ॥ १०४ ॥

१ दुकता (नदीत) २ चिता. ३ पीडा. ४ चिरकाल
 रहाणारी. ५ कास कर्मांत. ६ गोब्राह्मणपालनासारखें. ७ पप
 दूर करणारे. ८ पर्वकाल. ९ प्रजापालनासर्भ्यही. १० चिता.

वैदिकमार्गैकरुनि चालती, पूजिति जे मूर्तीनां ॥
त्यांतें पीडा करिति यवन ते, छिन्न करुनियां त्यांनां ॥ १०५ ॥

जैसे पूर्वी देते झाले, लोकां दानैववृद्ध ॥
तैसे संप्रति देती पीडा, यवन जनास अमर्द ॥ १०६ ॥

खणिती देवालयें बलानें, ठार मारिती विप्र ॥
जैसे गाईतें निर्दय ते, वाघ भक्षिती क्षिप्र ॥ १०७ ॥

धर्म वाटऊनि करिती त्यांनां, जुलुमें मूसलमान ॥
वेदविहित हवनादिक यांचा, करिती बहु अवमान ॥ १०८ ॥

ऐसे जे नर दुष्ट तयानां, करीनियां बहु शिक्षा ॥
बडिलोपाजित धर्माची वा, चालविणें त्यां दीक्षा ॥ १०९ ॥

वर्णाश्रमधर्मानें सकलां, वागविजे नृपतीनें ॥
तसें तयानें स्वतां वागिजे, शास्त्रविहितरीतीनें ॥ ११० ॥

चोर जार हे थोर पातकी, त्यांस करावा दंड ॥
लोकांतें अपशब्द बोलती, त्यांचें मोडी बंड ॥ १११ ॥

अकलंकी जो यदीश्वरमा, उदित होतसे ज्याचा ॥
त्याणें भूवरि* सार्थक होतो, जन्म त्याचि राजाचा ॥ ११२ ॥

१ वेदविहितमार्गैकरुन. २ मूर्तीनां. ३ दैत्यसमुदाय.
४ हें कर्तृपद. ५ पुष्कळ. ६ ब्राह्मण. (हें कर्सी) ७ त्वरित. ८ राजानें.
९ कलंकरहित. १० कीर्तिरूप चंद्र.

जो दंडाला अयोग्य त्याच्या, दंडी पातक फारा॥
 झणुनी तैसा घडों नये रे, कदापि वा अविचार॥११३॥

दंडाला जे पात्र तयांवरिं, शस्त्र धरावें हातीं ॥
 ऐशा योगें दुर्वृत्ताप्रति, भीति सदा राहाती ॥ ११४ ॥

तो द्विजवर नृपकुमारकाला, करी अशा उपदेशा ॥
 ज्यानें निजकीर्तीच्या वसनें, पांघुरवीलें देशा ॥ ११५ ॥

वृद्धपणानें क्षीण तयावरि, चिंता यजमानाची ॥
 तैसी ज्याच्या चितीं वागे, काळजी हि कामाची॥११६॥

दादोजीच्या गेले डाळे खोल खोल ते, नासिक जैसा वांसा ॥
 मरणसमयांची दंतपंक्ति भंगल्या न्यूनता, नसे खोकल्या श्वासा ॥११७॥
 देहस्थिति.

अलें उराडें वरतीं गेलें, पोट बहुतचि खोल ॥
 अति दुर्बळतेमुळें काढितो, बळें गळ्यांतुनि बोल ॥११८॥

दादोजी हा अलां शेवटीं कंठ दाटुनी, त्याचा प्रेमभरानें ॥
 आपल्या वाय- नृपकरिं लवकरि देतो अपुल्या, परिवारा स्वकारानें॥११९॥
 कामुळास शि- वाजीच्या हातीं

देऊन. हाणे वायकामुळें अतां ही, तुशीच नृपते सारीं ॥
 निरवणूक क- तान्ह भुकल्या ययांस तूची, दाणा पाणी चारी॥१२०॥
 रितो.

१ प्राधान्य (दादोजी) २ राजपुत्राला (शिवाजीला) ३ कीर्तिलेख
 यत्नां देणाला वेढिलें. ४ धन्याची. ५ नाक. ६ शिवाजीच्या
 हातात. ७ देई. ८ हे राजा. ९ त्याकें पिकें घाल.

ती नर पामर बाळगितो जो, कनकधनाचा गर्व ॥१२१॥

मी तों आतां पर लोकाप्रति, जातों बा निर्धारी ॥
असें बोलतां नेत्रांतुनियां, गळूं लागले वारी ॥ १२२ ॥

तव तो नरपतिसुत बोले या, करजोडुनियां स्पष्ट ॥ शिवाजी दा-
आज्ञा तुमची नुलंघीन मी, यजा मनातिल कष्ट ॥१२३॥ दोजीला विन-
यपूर्वक बोलतो.

माझ्या वडिला ऐसे तुम्ही, द्यावे आशिर्वादा ॥
हे' तुमचें लाडकें लेंकरू, पुरवा ह्याचा नादा ॥ १२४ ॥

ऐकुनि त्याचे वाचे बोले, प्रेमभरें ह्यातारा ॥ दादोजी शि-
होसी सूर्यापरी प्रतापी, इतर तुजपुढें तोरा ॥ १२५ ॥ वाजीस आशी
वीद देतो.

भवानिची तुजवरी नृपाळा, होइल कृपा उदंड ॥
ऐश्वर्यारोग्यादिक सुख तुज, होइल लैब्ध अखंड ॥१२६॥

भीष्में जैसी युधिष्ठिरांतें, सांगितली नृपनीती ॥
कोडदेवपुत्राने कथिली, ती शिवराया रीती ॥ १२७ ॥

तदनंतर तो द्विजवर चिंती, चिंती हरिचरणाला ॥ दादोजी अं-
भंगूर संसाराच्या त्रासें, प्रार्थी जो मरणाला ॥ १२८ ॥ तकाळीं ईश्वर-
चित्त करित.

१ मी. २ नक्षत्राप्रमाणें (हीनतेजस्क). ३ प्राप्त. ४ धर्म-
राजाला. ५ दादोजीनें. ६ दादोजी. ७ नाशिवंत अज्ञा संसाराच्या.

हात्साता देह साऱ्यां विषयां सोडुनियां तों, रामनाम घे वाचे ॥
यिसर्जन करि-
तो. ऐसें करितां प्रविष्ट झाला, पद तो वैकुंठाचें ॥ १२९ ॥

त्याच्यामार्गे दादोजीच्या वियोगकाळीं, तत्परिवारा खेद ॥
शिवाजी हा झाला, परि बहुकपें नृपें त्यां, केला त्याचा छेद ॥ १३० ॥
त्याच्या कुटुंबा-
चें पोषण उत्तम
प्रकारें करितो.

ऐसा द्विजवरदारसुताचा, समाचार नृप घेई ॥
कीं त्यायोगें तो गेल्याची, स्मृती तयां नच होई ॥ १३१ ॥

ज्याचा नात असे सदाशिव कृती माता सती पार्वती,
गांव त्र्यंबक हें गणेश अभिधा लेले उपाख्याहि ती ॥
त्यानें निर्भयलें शिवाजिवरि जें काव्य श्रमानें म्हा,
त्याचा सर्गतिजा निसर्गमधुर प्रेमादरें हा पाहा ॥ १३२ ॥
ह्या प्रकारें हा श्रीशिवाजिचरित्राख्यकाव्याचा तृतीय
सर्ग समाप्त झाला.

॥ अथ शिवाजीचरित्रचतुर्थसर्गप्रारंभ ॥

साक्या.

दादोजीचें अ-
नुमोदत मिळां.
त्यावर. अर्धीच भूपति इच्छित होता, चित्ती राज्यसमृद्धी ॥
तयावरी अनुकूल मिळाली, दादोजीची बुद्धी ॥ १ ॥

१ दादोजीचीं बायकामुळें यांत. २ त्या राजानें. ३ दादोजी
च्या बायकामुळाचा. ४ त्या बायकामुळातें.

सार्मी दानीं दंडीं भेदीं, चतुर शिवाजी भूप ॥
सर्वोपायीं राज्य वाढवूं, धरिता होय हुरूप ॥ २ ॥

प्रथम तयानें हो सर केला, किल्ला चाकण नामा ॥
तेथिल किल्लेकरी करि वशा, करुनि तयासीं सामा ॥ ३ ॥
फिरगोजी नावाचा होता, तेथिल जो सरदार ॥
आज्ञांकित लाजला करोनी, ठेवी सपुत्रदार ॥ ४ ॥

बाजि मोहिते हणुनि सुप्याचा, होता जो अधिकारी ॥
शिवराया तो वश्य न होयी, सामाच्या उपचारीं ॥ ५ ॥
करुनि तयारी स्वारी त्यावरि, एकाएकीं केली ॥
सावेळीं त्या मोहीत्याची, शुद्धि बुद्धिही गेली ॥ ६ ॥

सिंहा देखुनि जैसी धडकी, भरते कीं हत्तीला ॥
तैसी पाहुनि भरली देतां, तोफेवर बत्तीला ॥ ७ ॥
गळे हातिचें शस्त्र तयाचें, वस्त्रहि सुटोनि गेलें ॥
भूषा चित्तीं रुपा येउनि, आश्वासित त्या केलें ॥ ८ ॥
लढूं लागले मूढ तयांना, क्षितिपति धरणी पाडी ॥

धारातीर्थीं स्नान घालुनी, सुरलोकाप्रति धाडी ॥ ९ ॥
आले जे नर शरण तयांना, मरण देइना राजा ॥
हाणेजरी तुल्लि खुषी असे तरि, या राहा, अथवा जा ॥ १० ॥

ऐसेपरि तो सुपेपरगणा, करगत भूषें केला ॥
तेथिल अधिकारी बाजी, तो कैद करुनियां नेला ॥ ११ ॥
कोंडाणें नावाचा किल्ला, होता बळकट फार ॥
अतिक्रूर यवनाचा होता, त्यावरता अधिकार ॥ १२ ॥

शिवाजीला
राज्य वाढवि-
ण्यास उतेजन
येतें.

तो चाकणकि
ला घेतो.

सुपें परगणा
घेऊं इच्छितो.

बाजी मोहि-
त्यावर स्वारी.

युद्ध करणा-
रास मारिलें.

शरणांगतास
सोडलें.

१ तोफेवर बत्ती देतां पाहून त्या मोहीत्याला तशी धडका
भरली असा अन्वय. २ शिवाजीला. ३ जमिनीवर (पाडी.)

कोंडाणें किळा परम कपालें नरपालें नचि, कलह विखोण्या नेला ॥
 वेतला. परि तो सल्ला राखुनि किळा, अक्कोशें सर केला ॥ १३ ॥
 धनादिकांच्या दानोपायें, शिवरायें यवनास ॥
 वश केलें त्या योगें ज्ञाला, नचि जीवांचा नास ॥ १४ ॥
 जसा वनचरीं उग्र दिसे तो, सिंह बहु रूपानें ॥
 त्याचें नांव सिंहगड ठेविलें. तसा गिरित हा लणुनि सिंह त्या, नांव दिलें भूपानें ॥ १५ ॥
 पुरंदर बेण्या- पुरंदराभिध दुर्ग तयाचा, होता द्विज अधिकारी ॥
 चा उपक्रम व त्रिजापुराच्या यवन नृपाची, प्रीती ज्यावर भारी ॥ १६ ॥
 त्याची गोंड. स्वर्गी गेल्यावरी विप्र तो, ज्येष्ठ पुत्र कीं त्याचा ॥
 अधिकार स्वयमेव घेइ तो, होता जो स्वपित्याचा ॥ १७ ॥
 बंधु तयाचे दोघे कलहा, करिती अधिकारार्थ ॥
 संधी भूपा तोचि लाधला, साधायाला स्वार्थ ॥ १८ ॥
 माध्यस्थीचे मिषें भूपती, दुर्गावतीं गेला ॥
 भेदविशारद युक्तीनें त्या, कैदी करिता ज्ञाला ॥ १९ ॥
 स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठीं, भूपा अणितां त्यांनीं ॥
 इष्टावाप्ति न होतां उलटी, ज्ञाली त्यांचिच हानी ॥ २० ॥
 वीतसुताचें पुच्छ पेटवूं, करि रावण जै नेट ॥
 तंव तें त्याचे केश मिशांचे, घेतेजाले पेटें ॥ २१ ॥
 अथवा सापांच्या पेटाच्या, बळें पाडुनी भोंक ॥
 भक्ष्याशेनें शिरे खरेनें, उदिर त्यासधिं एक ॥ २२ ॥
 प्रविष्ट होतां तुष्ट तयाला, भुजंग भक्षी जैसा ॥
 त्यां बंधूनीं मनीं वाटला, प्रसंग आपुला तैसा ॥ २३ ॥

१ सिंहगड. २ ब्राह्मण. ३ हनुमंताचें. ४-५ हे दोनही
 विवादांतालंकार आहेत.

शिवजी त्यांतें जीवदान, देउनियां बोलें वाचा ॥
 आणूनका अणुमात्रहि चिचीं, धाक तुली. कोणाचा ॥२५॥
 वर्णानुक्रमवशें विप्र तों, असती आह्मां पूज्य ॥
 झालें तर घालवें आहीं, भोजन त्यांना सौज्य ॥ २५ ॥
 उलटें त्यांतें दुष्टबुद्धिनें, कष्टविणें हें कर्म ॥
 अनुचित आमचा राजन्यांची, नव्हेचि हा हो धर्म ॥२६॥
 गोब्राह्मणसंरक्षण व्हावें, हा माझा उद्देश ॥
 ह्याचसाठीं हीं कर्म करितों, नसे दुजा हेवंश ॥ २७ ॥
 दावा आमचा सेवा तैसी, यवननृपाची सोडा ॥
 निजधर्माच्या अभिमानाच्या, यशा तुलि ही जोडा ॥२८॥
 जहागीर अणी गांव इनामी, देतों मीं तुहांस ॥
 घेउनि ते निजधर्मीं वागा, त्यागा त्या यवनास ॥ २९ ॥
 धर्मशीळ बहु नृपाळ त्याची, ऐकुनि ऐसी वाणी ॥
 विप्रमनीं ती क्षिप्र बाणुनी, आलें नेत्रां पाणी ॥ ३० ॥
 कंठ अला दाटुनियां झाली, रोमांचित ही काया ॥
 झणती ब्राह्मण असोन आही, जन्म आमूचें वांया ॥३१॥
 असी अतां जें झालें त्याचा, न शोक अह्मां योग्य ॥
 वाटेनें डोडच्या भोगिलें, पाहीजे जें भोग्य ॥ ३२ ॥
 ऐशा अनुतापातें पावुनि, नृपा बोलती बोला ॥
 यावनसेवनपातकसिंधू, अमुचां विसृत झाला ॥ ३३ ॥
 त्याच्या तरणीं अह्मास तरणी, वाक्य तूमचें झालें ॥
 त्यायोगें परतीर आमूच्या, कराप्रती कीं आलें ॥ ३४ ॥

१ घृतयुक्त. २ राजांना. ३ द्वेष. ४ यवनाच्या सेवेनें झाला
 जो पापाचा समुद्र. ५ तोंका.

बोलुनि ऐसे त्रिवर्ग बंधू, स्तविती त्या नृपतीला ॥
 ज्याच्या उपदेशे अजिती ते, यवनीश्रयकुमतीला ॥३५॥
 शिवरायें त्या आदरपूर्वक, गांव दिलें ईनाम ॥
 ज्या योगानें सहज साधती, धर्म अर्थ आणि काम ॥३६॥

निरा नदी व
 चाकण किल्ला
 यांच्या मधला
 देश धेतो.

अशा प्रकारें नृपें चातुरें, प्रदेश बहु जिंकिला ॥
 ज्याच्या एक्या बाजुस नीरो, दुसऱ्या चाकण किल्ला ३७।
 बहुत देश साधिला परंतू, एकहिं माणुस जांया ॥
 होऊं न दे तो तसाचि पैसा, खर्च करीना वांया ॥३८॥

बिजापूरच्या
 महम्मद बाद-
 शहाची स्थिति.

महम्मदाभिध यवन नरपती, राहें बीजपुरांत ॥
 रात्रदिवस तो ख्याली खुशालि, भोगी स्वमंदिरांत ॥३९॥
 नगरा शृंगारणें त्यापरी रुचिकर भोज्य व भक्ष्य ॥
 यांजकडे लागलें सर्वदा, सकलहि त्याचें लक्ष्य ॥ ४० ॥
 दारधनाचा आणि मदनाचा, मद चढलासे ज्यास ॥
 तेणें न कळे प्राप्त शत्रुकृत, अपाय जो राज्यास ॥४१॥
 ठाई ठाई रुचिर मंदिरें, उंच गोपुरें केलीं ॥
 सौधांचीं अति उन्नत शिखरें, इंदुमंडळीं गेलीं ॥ ४२ ॥
 अभिनव उद्यानांच्या शोभेचा ही केला थाट ॥
 ज्या माजी पाण्याचे झुळझुळ, बहुत वाहती पाट ॥ ४३ ॥
 नगराच्या भंवताले कैले, सुंदर बागबगीचे ॥
 जेथ जाति आणि कुंद मालती, वृंद तसे कदलीचे ॥ ४४ ॥
 नेवाळी गुळछबू मोगरी, मोतियास बहुवास ॥
 शेवंती आणि गुलाब सुंदर, बहु रंगी गुलबास ॥ ४५ ॥
 आवे चंपक फणस जांभळी, बकुळीचे तर धोर ॥
 राघू मैना मनुष्यवाणी, बोलति, नाचति मोर ॥ ४६ ॥

सर्ग तृतीय.

परीपरीचे तहू फळांचे, पक्षिकुळांचे धाट ॥
 ज्यांवरि बैसुन गांती मंजुळ, जसे नृपाचे भाट ॥ ४७ ॥
 बागामध्ये केलिमंदिर^१, यवननृपवरें केलीं ॥
 तेथे तेथे अपलीं वकलें, आवडतीं ठेवीलीं ॥ ४८ ॥
 ऐशा रंगामधे गुंग त्या, समरभंगे समजेना ॥
 शिवरायानें जरी घेतला, देश धाडुनी सेना ॥ ४९ ॥
 वाघ वनी उडाणें मारुनि, लांडग्यांस मारीतो ॥
 तसा शिवाजी शत्रुगणांसहि, दांडग्यांस मारी तो ॥ ५० ॥
 अल्पहि वैरी उपेक्षिला जरि, दुर्बळ ह्मणुनी आधीं ॥
 हळू हळू तो असाध्य होतो, जसा शरीरीं व्याधी ॥ ५१ ॥
 या नीतीची नसे माहिती, यवननरपती यास ॥
 ह्मणोनि गमते नच करिता तो, झाला युद्धायास ॥ ५२ ॥
 जोवरि त्याचा पिता शहाजी, आहे अपल्यापासीं ॥
 तोंवरि नाहीं वैर कराया, अंघसर शिवरायासी ॥ ५३ ॥
 असी कल्पना मनांत धरुनी, स्वस्थ असे यवनैश ॥
 परी शिवाजी नधरी चितीं, भीतीचा लवलेश ॥ ५४ ॥
 कालियानिचा सुभेदार यन्नाम असे मूलाना ॥
 विजापुराप्रति अपार धन तो, करिता होय रवाना ॥ ५५ ॥
 हेमरीष्य आणि माणिकमोतीं, अती अमोलिक रत्नें ॥
 मेळविळीं होती त्या यवनै, सरदारें बहुयत्नें ॥ ५६ ॥
 उंटावर पेटारे त्यांचे, तैसे, अनंत वित्त ॥
 त्यांत असे, हे चारमुखानें, कळलें रायी वृत्त ॥ ५७ ॥

विजापुरास ख-
 जिना रवाना
 होतो.

ते शिवाजी
 कळतें.

१ क्रीडागृहें. २ पराभव. ३ विजापूरचा बादशाहा. ४-५ सु-
 लाना नामक सरदारानें. ६ दूतमुखानें. ७ शिवाजीला.

त्याकाळीं तो बळी मावळी, पत्ती आणि असेवार ॥
अपल्या संगें घेउनि वेगें, निघे त्वरें अनिवार ॥५८॥

तो छापाघालू-
न लुटतो.

अकस्मात् यवनाची सेना, गांठुनि घाली छापा ॥
त्या देखुनियां लपति रिपु जसे, भैरवण यैमाच्या बैपा ॥५९॥
सिंहाच्या परि पराक्रमातें, हिरावुनी निजभाग ॥
घेई त्यासमयीं वैऱ्यांचा, कांहीं न चाले लाग ॥ ६० ॥
जे जे उठले हटें लढाया, कुटिले आनें सर्व ॥
हरिला धिर्तासर्वें शत्रुचा, सकल बलाचा गर्व ॥ ६१ ॥
धर्मासर्वें तो यशास घेउनि, खुशाल राजगडास ॥
येई, न गणी रिपुंगण जैसा, कॅरिवर तनुंगत डांस ॥६२॥
बिजापुराच्या दरवाऱ्यांच्या, कार्नी वार्ता गेली ॥
कीं शिवरायें पर्यां संपदा, हिरोनि अपली नेली ॥६३॥
ऐकुनियां हें यवन जनांच्या, होति कामना भद्र ।
सभय विस्मयांनुधीमधें ते^१ आर्गळें जाले मद्र ॥ ६४ ॥
कांगोरी आणि तुंग तिकोना, भोरप ही कुभारी ॥
लोहगिरी आणि राजमाचि हे, सातहि किल्ले भैरी ॥६५॥
तळें तसें घोंसाळें अणी, रेडीनामक किल्ला ॥
शिवसेना घे कोंकणचा ही, करुनी त्यावर हल्ला ॥६६॥
तेथें फत्तेखान हणोनी, एक शिद्धि सरदार ॥
असे शूर परि नृपसैन्यानें, करुनि सोडिला जेर ॥६७॥

तो कांगोरी
कौरे किल्ले घे-
तो.

१ स्वार (अश्ववार हा मूळ संस्कृत शब्द आहे त्याचा हा अर्थान्ना.) २ नक्षत्र समुदाय. ३-४ सूर्याला. ५-६ धनासह वर्त्मान. हा सहेकि अलंकार. ७-१० मोठा हत्ती आपल्या शरीरावर बसलेल्या डांसांस जसा गणीत तशी तसा शिवाजी शत्रुगणास गणित. ११ आश्चर्यसमुद्रात. १२ यवनलोक. १३ आकठ. १४ मोठाले.

लोक मावळे हट्टी, कोकणपट्टीमाजी गेले ॥
 मोठीं मोठीं यवनाचीं ते, ठाणीं लुटिते जाले ॥ ६८ ॥
 अगणित दौलत शिवसेनेनें, राजगडाप्रति नेली ॥
 हेही वार्त्ता यवन नृपाच्या, कानावर्ती गेली ॥ ६९ ॥
 सैसाध्वसीं मानसीं लणें तो, "विचार करना कैसा ॥
 दुष्मन् कर्भी नहि देखा बे, मैनें अजलग ऐसा" ॥७०॥
 चतुर विप्रवर योग्य पाहूनीं, कारकुनीच्या कामीं ॥
 ठेवितसे नरपती भक्तिनें, देउनि त्या आसामी ॥ ७१ ॥
 ऐसे ब्राह्मण बहूत होते, शिवरायाच्या पासीं ॥
 स्वामिभक्त आणि अवश शत्रुला, धनादिच्या ही पासीं ७२
 लेखनविद्येमध्ये होते, पाटव त्यांनां थोर ॥
 कलियुगांतले चित्रगुप्त ते, नको सांगणें फार ॥ ७३ ॥
 कारकुनांच्या गणना काळीं, आधीं ज्या मोजावें ॥
 असा त्यामध्ये सोनदेवसुत, असे अबाजी नावें ॥७४॥
 कोंडदेवसुतदादोजीची, होती ज्याला शिक्षा ॥
 ज्या पासुनियां चातुर्याची, ध्यावी सर्वां दीक्षा ॥ ७५ ॥
 त्यानें सेने सवें घेउनी, कालियानिवर घाला ॥
 घालुनि तेथिल अधिकारी तो, सत्वर कैदी केला ॥७६॥
 कालियानिचें ठाणें येतां, अबाजिच्या हातांत ॥
 आसपासचे किल्ले झाले, तत्करगत सहजांत ॥ ७७ ॥
 निजभृत्याचें कृत्य यापरी, शूरत्वाचें खूप ॥
 ऐकूनि हर्षाबुधीमध्ये तो, निमग्न जाला भूप ॥ ७८ ॥

आबाजी सोन
 देव कालियानीं
 घेतो.

१ सभयचिती. २ रोजगार-चाकरा. ३ पाशांनें (द्रव्य
 घेऊनही बश होणारे नव्हते.)

चारु वारुवर सवार होउनि, कालियानिला आला ॥
 अवाजिला आलिंगन देउनि, बोले प्रेमें त्याला ॥७९॥
 "धन्य अवाजी राय शत्रुची, खाय जिरविली खासी ॥
 मी ही धन्य की वीर यापरि, असती ज्याच्या पार्शी ॥८०॥
 हिंदूच्या धर्माला कुमती, करिती जे अतिपीडा ॥
 त्यांना शिक्षा करण्याचातों, अह्नी उचलिला वीडा ॥८१॥
 त्यांत अज्ञाला तुझासारखे, एकनिष्ठ सहकारी ॥
 तर मग आह्मी रणांत जाणा, अंतकास ही भारी ॥८२॥
 बोलुनि ऐसे वस्त्रभूषणें, देउनियां मानाचीं ॥
 सुभेदारिची जांगा त्यासचि, दिली कालियानाची ॥८३॥
 मग त्या नूतन जित देशांतिल, थोर पुरातन लोकां ॥
 घेत विचाराने होत्या चालू, रीती तिकडे ज्या कां ॥८४॥
 पहिल्या राजांचीं जीं दानें, देवस्थानें तैसीं ॥
 पुढें चालवी, आली हौतीं, चालत मागुन जैसीं ॥८५॥
 न करी कोणी कौणावरतीं, जुलूम अथवा दस्त ॥
 ऐसा केला नीतिविदे^१ त्या, तिकाडिल बंदोबस्त ॥८६॥
 आवाजीला स्थापुनि तेथें, आपण राजगिरीलां ॥
 शूर सैनिकांसमेत सत्वर, निघुनि येता जाला ॥८७॥
 शिंदी फत्तेखान कदाचित्, करिल मागुती हल्ले ॥
 यास्तव बिरवाडी लिंगाणा, दोन बांधिले किल्ले ॥८८॥
 तेथें अपुले ठेउनि दिधले, सैनिक पाहुनि शक्त ॥
 आज्ञा करि त्यां नजर ठेवण्या, शिंदीवरती सक्त ॥८९॥

१ यमास. २ नीतिशास्त्र जाणत्याने (दिवाकीने.) ३-४ हीं
 किल्लाचीं नांवां आल्यामध्यें आणि हे उभयान्वयी अव्यय अ-
 ध्यावद्ता आहे.

सुभेदार मुलाना जो कां, होता कैदी केला ॥
 आबाजीनें, नृपें रुपें तो, अपल्यापासी नेला ॥९०॥
 वस्त्रभूषणें देउनि त्याच्या, करोनियां बहुमाना ॥
 बीजपुराप्रति नृपें धाडिला, मुक्त करुनि मूलाना ॥ ९१ ॥
 सिंहाचा जो बालक त्याची, पाहुनि सहजक्रीडा ॥
 मत्तमतंगजयूथपतीच्या, चितीं होते पीडा ॥ ९२ ॥
 दिनानुदिन व्यापरी पाहुनी, वृद्धी शिवरायाची ॥
 आग तळींची जाय मस्तकीं, यवैन नरपती याची ॥९३॥
 शिवजी ऐसा करूं लागला, देशीं अचाट कृत्य ॥
 पिता तयाचा शाहाजि याचें, साद्य असेलचि सत्य ॥९४॥
 असें कल्पुनी त्याला कैदी, करावयाचें काम ॥
 सांगे एका, ज्याचें बाजी, घोरपडा हें नाम ॥ ९५ ॥
 त्यावेळीं तो शहाजि होता, करनाटक देशांत ॥
 कळूं न देतां घोरपड्यानें, केला त्याचा घात ॥९६॥
 त्यानें भोजनमिषें, शहाजी, याला बोलावीलें ॥
 एकाएकीं धरुनी त्याला, बळेंच कैदी केलें ॥९७॥
 बीजपुराप्रति यैवननरपती, समक्ष आणुनि त्याला ॥
 क्रोधावेशे धमकी देउन, आज्ञा करिता जाला ॥९८॥
 तुझा पुत्र बहु मत्त होउनि, झालासे रे पुंड ॥
 तुझ्या विचारा वांचुनि ऐसें, कधींच न घडे बंड ॥ ९९ ॥
 याचें वारण त्वांच करावें, कारण तूंच सहाय ॥
 तुझ्यामुळें हा माझ्या राज्या, होतो धोर अपाय ॥१००॥
 या बोलावर उत्तर करिता, जाला तो^३ यैवनेशा ॥
 ऐसा कैसा अणितां आपण, चितीं हो अंदेशा ॥१०१॥

बिजापुरचा
 पादशाह शहा-
 जीला कैदक-
 रून नेतो.

तो शहाजीला
 त्याविषयीं वि-
 चारितो.

शहाजी आ-
 पशी मदत ना-
 हा झणून वि-
 नयून सांगतो.

१ बिजापुरचा पादशाह. २ हें कर्तृपद. ३ शहाजी. ४ बीजा-
 पुरच्या पाछयाला.

खरें सांगतों नसोचि माझे, बंडामध्ये अंग ॥

मुलगा माझ फार दांडगा, त्याचे सारे दंग ॥१०२॥

संशय माझा धरूनका जी, मनांत अपल्या काहीं ॥

पुत्र असोनी मज बापाचें, देखिल मानित नाही ॥१०३॥

ते पादशाहा-
स खरें नयाटून,
तो त्याला को-
ठडींत कोंडून
वेधितो.

परोपरी यापरी विनवणी, केली त्या यवनाची ॥

तरी तथा दुष्टांस न वाटे, गोष्ट त्याची सोची ॥१०४॥

जबरदस्त कोठडी चिऱ्याची, नसे दारही जीला ॥

यमस्वरूप क्षितिपें तीमध्ये, कोंडी शाहाजीला ॥१०५॥

हणजे जरी तो शरण शिवाजी, येईल सार्व मातें ॥

तरीच या प्रतिबंधांतुनियां, मुक्त करिन मी तूंतें ॥१०६॥

ते पाहून सर्व
लोक शोक-
रितात.

अशाप्रकारें निशाचरी ती, कृती ऐकुनी कानी ॥

दुःखें पिटिलीं अपलीं हृदयें, सकल संदय लोकांनी १०७

बीजपुराप्रति अजवरि नरपति, झाले की उदंड ॥

परि कोणीही अपराधाविण, असा न केला दंड ॥१०८॥

हरहर ईशा कशाप्रकारें, पहा होत जुलूम ॥

अशा रीतिच्या अन्यायाचा, कठिण असे परिणाम ॥१०९॥

ऐसें वदती सद्गद चितीं, होउनि नेत्रीं अश्रू ॥

येती तींही भिजुनि होती, तिब गाल व श्मश्रू ॥११०॥

शिवाजीला ते
वृत्त कळतें.

इकडे शिवरायाला कळलें, वर्तमान बापाचें ॥

धीर शूर परि जनकदयेनें, चित्त जयाचें काचें ॥१११॥

शिखातष्ट अति दुष्टपणानें, पीडितसे बापाला ॥

दाविन हाता, तरि तो आतां, घेईल प्राणाला ॥११२॥

१. शाहाजीची. २. सत्य. ३. यम/सारखा निर्दय. ४. पादशाह.
५. दाक्षी, हें कृतीचें विशेषण. ६. जीव (शाहाजीचा.)

प्रस्तुत यास्तव नम्रपणानें, जाउन त्याच्या पाशीं ॥
 सक्ति न करितां मुक्त करावें, कैदेंतुन बापासीं ॥११३॥
 अशा प्रकारें विचारांबुधीमधें, बुडे तो थोर ॥
 कसें सोडवूं पित्या ययाचा, तया लागला घोर ॥११४॥
 ग्लानी आली तनू वाळली, चिंता जाळी राजां ॥
 देखुनि ऐसी स्थिती पतीची, बोले त्याची भौजा ॥११५॥
 प्राणनाथ मी विनती करियें, कर जोडुन पायांची ॥
 स्वस्थ असाजी कशास चिंता, करितां ही वायांची ॥११६॥
 महाराज सामाचा तुमचा, विचार दिसतो झाल ॥
 परि राजा तो विजापुराचा, योग्य न विश्वासला ॥११७॥
 अति दुर्जन तो यवन जनाचा, स्वामी निर्दय फार ॥
 मृदू करानें कुरवाळीला, तरे जाळी अंगार ॥११८॥
 श्वानांचें शेंपुट बळानें, नळीमधें ही घाल ॥
 तरी वक्रता जाउन त्याची, नये सरळता त्याला ॥११९॥
 सापाचें बहु आर्जव करुनी, दूध पाजिलें त्यास ॥
 तरि तो अंती दंश कराया, न धरी संकोचास ॥१२०॥
 तसाचि साचा कुमति नरपती, आहे हा यवनाचा ॥
 जरी प्राथिला तरी न सोडिल, दावा तो स्वमनाचा ॥१२१॥
 यास्तव चिंतीं भीति धरिलसा, खांसा यत्न करावा ॥
 सकल तयाच्या भयास सोडुनि, त्दयीं धीर धरावा ॥१२२॥
 असी योजितां युक्त पहा तो, मुक्त करिल बडिलांस ॥
 अणि हें करणें कारण होईल, मोठ्या लौकीकास ॥२३॥
 ऐसी राणी जोडुन पाणी, बोले वाणी जी ती ॥
 ऐकुन कानें थोर सुखानें, तोषा पावे चिंतीं ॥१२४॥

नादशाहाला
 शिवाजी शरण
 जाऊं इच्छिती.

सई नामें त्या-
 ची स्त्री त्याचा
 निषेध करून
 दुसरी युक्ति क-
 रायाची मसळत
 सांगते.

शिवाजी आपल्या खांची स्तुति करितो. हणें धन्य तूं कांता इटसि, चिंता दूर कराया ॥
नीती जी सांगसी मानसी, मानवली माझ्या या ॥१२५॥

शहाजिहान नांमि दिल्लीच्या पादशाहास शिवाजी हा विजापूरकराचें कृत्य कळवितो. शहाजिहान ख्यात असे जो, सार्वभौम दिल्लीश ॥
पत्रद्वारें विजापुराधिपकृत्य कळवि नृप त्यास ॥ १२६ ॥

त्यावरून तो- पादशाह विजापूरकरास ताकीदपत्र लिहितो. दिल्लीशानें विजापुरेशा, पत्रीं ताकिद सक्त ॥
देउन लिहिलें कीं हें तुमचें, कृत्य नव्हे हों युक्त ॥१२७॥
असे जरी भुज्युगीं पराक्रम, तसें वीर्य तुह्मांस ॥
तरी संगैरीं लढोनि हारी, आणावें वैऱ्यास ॥ १२८ ॥
अपराधाविण त्याच्या आसा, कैद करून सडवावें ॥
अशा प्रकारें कपटयुक्तिनें, शत्रूला अडवावें ॥ १२९ ॥
हें तों अबळा नरपाळाचें, कृत्य निश्चयें जाणा ॥

गूर लढोनी घेतो अथवा, देतो अपल्या प्राणा ॥१३०॥
अतां शेवटीं एक सांगतो, ठेवावें तें लक्षीं ॥
न्यायाचे पक्षास अह्मी अन्यायाचे प्रतिपक्षी ॥ १३१ ॥
अशापरी ती दिल्लीशाची येतां त्याला आज्ञा ॥
जिजापुरा पादशाह. होवुनि भयोत्साह तयाची चंचल जाली प्रज्ञा ॥ १३२ ॥

शहाजीला वंदांतून सोडतो. शहाजिल्या तो कोंठडीतुनी, मुक्त करी यवनेश ॥
परी अंतरीं तयास जाले, तसें कराया केश ॥ १३३ ॥
तेणेंकरून त्याला आनंद होतो. सक्ति नकरितां अशा युक्तिनें, मुक्ति करी बापाची ॥
वरी मुक्तिच्या जाली शांती, त्याच्या हतापाची ॥ १३४ ॥

ज्याचा तात असे सदाशिव कृती, माता सती पार्वती,
गांव व्यंकक हें गणेश अभिधा लेले उपाख्याहि ती ॥
त्यानें निर्मियले शिवाजिवरि जें काव्य श्रमनें महा,
त्याच्या ह्या चवथ्या रसान बुधहोसर्गारूपेनें पहा १३५
ह्या प्रकारें हा श्रीशिवाजिचरित्राख्यकाव्याचा चतुर्थ
सर्ग समाप्त झाला.

अथ श्रीशिवाजीचरित्रपंचमसर्गप्रारंभ.



श्लोक.

मग शिवाजि पुनश्च पराक्रमा,
कहनियां धरि तो विजयक्रमा ॥
विषेय जिकितसे रिपुचे बळी,
बहुत सैन्य जयासह मावळी ॥ १ ॥

शहाजीची
मुक्ता झाल्या-
वर शिवाजी पु
नः देश जिंका-
यास लागतो.

आर्या.

कोंकणपट्टीमध्ये, जिंकायाचीं स्यळें बहू होती ॥
तीं तीं सैनिक धाडुनि, अणिता जाला पराक्रमें हातीं ॥२॥
चंद्रराव मोरे या, नावें जो जावळी प्रदेशाचा ॥
राजा, त्याला आश्रय, होता मोठा, यवननरेशाचा ॥३॥
रघुनाथपंत तैसा, संभोजी, काव ह्या उभयतांस ॥
धाडुनि पुढें तयांच्या, हतें करवि, तो नरेश भेदास ॥४॥

चंद्रराव मोरे
झणून जावळी-
प्रदेशाचाराजा
होता त्याला
माहून त्याचें
राज्य घेतो.

१ देश जिंकण्याच्या क्रमाला (धरी.) २ देश. ३ हे दोघे
सरदार होते. ४ शिवाजी. ५ सामादिउपाया पैकीं एक
(कपटयुक्ति.)

सांनीं छयं करुनियां, सानुज तो मोरें मारिला आधी ॥
 यद्योगाने त्यांच्या, मंत्रिजना होय पीडिता आधी ॥ ५ ॥
 प्रत्यक्ष हिंमतचि तो, जाणों हणुनीच नांव तें जास ॥
 ठेवियले ऐसा त्या, होता, मंत्रिप्रवीर राजास ॥ ६ ॥

श्लोक.

युद्धास तो होउनि सिद्ध येत, मंत्री तदा चंद्रसुतासमेत ॥
 गर्जोनियां तो करि अट्टहासा, हतांमध्ये घेउनि चंद्रहासा ७

तंव विलोकुनियां शिवरायजी,
 बहुत तीव्रशरें रिपुंकाय जी ॥
 त्वरित विधितसे जव् मंत्रिही,
 कुपित धांवत येत जसा अही ॥ ८ ॥

मग तयास शिरीं शिव भूपती,
 हणुनि आयुध पाडितसे क्षिती^{१२} ॥
 अतिबळेंचि तदीयुध तो धरी,
 तंव तया शिव खंडितसे^{१३} करी^{१४} ॥ ९ ॥

तसाचि तो युद्ध करीत थोटा, जो शूर तैसाचि बलाढ्य मोठा ॥
 थोड्या कराने स्वरिपूस धरी, धरावया येति तयांस मारी १०
 देखोनियां शूरपणा तयाचा, आश्चर्यासिधू खवळे नृपाचा ॥
 राहोउभा तोक्षणएकमौनी, इच्छी करुन्याचि नजीवहानी ११

१ कपट. २ भावासुद्धी. ३ चंद्रराव मोरे. ४ चंद्ररावसोन्याच्या.
 ५ निता. ६ धैर्य. ७ हिंमतराव हें नांव. यावर ही उत्प्रेक्षा.
 ८ चंद्रराव मोरे यांच्या पुत्रासह. ९ तरवारिस्त. १० कावुदेह.
 ११ सपें. १२ पृथ्वीवर. १३ शिवाजीनें हाख. १४-१५ हात
 तोडून टाकी (शिवाजी.) १६ निवारण करी.

वाखाणुनीयां नृप त्यास नीले, हणने तुवां युद्ध अपूर्व केलें ॥
 आतां जरी जीवन इच्छिती तूं, आह्नामिल्लें सोडुनि सर्वकितुं १२
 तो^२ उत्तरा देत नरेश्वरास, असे जिवाची तुजलाच आस ॥
 तरीं मला तूं शरणाधिं होई, आलास तैसा स्वपुरास जाई १३ ॥
 व. वयेंचढे ह्या नृपथोर कोपा, लोबोनीयां बाण सुतीक्षण चापा ॥
 न लागतां ही पळएक साचें, तोडुनि पाडी शिर वैरियाचें १४
 करीत होते रण चंद्रपुत्र, पराक्रमा दाविति ते विचित्र ॥
 होऊनीयां पूत नृपास्त्रपार्लें, गेले त्वरें तेहि सुरालयातें १५ ॥

आर्था.

हाहाकार करित तों, रिपुसैनिक लागले पळायोस ॥
 दे नविदाम त्यां नृप, जे आले शरण शीघ्र पावोस ॥ १६ ॥

श्लोक.

वासोटनामा बहु थोर किल्ला, घेई तयालाहि करोनि हल्ला ॥
 अशारितीजावळिचा प्रदेश, संपूर्णजिकी स्वबळें नरेहा ॥ १७ ॥
 रोहिडाख्य हो दुर्ग जो असे, त्यास जिकण्या भप येतसे ॥
 घेउनी सर्वें लोक् मानळी, त्यावरी चढे भूपती बळी ॥ १८ ॥

तो वासोटा
किल्ला घेतो.

रोहिडा किल्ला
रात्री शिडीला-
यन घेतो.

जरि नसे चढण्या वरि मार्ग हा,

शिडिच लाउनियां चढला पहा ॥

जंव निशा प्रहरद्वय जाहली,

तंव नृपालिचमू वर पातली ॥ १९ ॥

निद्रिस्त होता तंव दुर्गपाळ, उठे तदा ऐकुनि घालमेल ॥

तत्काळ पाहोनि रिपुसत्यानें, खड्गा सुतीक्षणा धरिलें करानें २०

१ संशय. २ हिम्मतराव. ३ पवित्र. ४ स्वर्गास. ५ आप-
 ल्या पावोस. ६ शिवाजीचें लश्कर.

धावे शिवाजीवरि दुर्गपाळ, तयास हातें धरि तो नृपाळ ॥
तो लागले कोपवशें लढूँते, पाहूं पहाताति परस्परांतें ॥ २ ॥
भंता मतंगास भृंगेंद्र जैसा, त्या दुर्गपाला शिवराय तैसा ॥
भूर्मातळीं पाडि तदाच हौय, त्याचें करीती बघुनी सहाय २ ॥

आर्या.

शिव तोचि भीम जाणा, दुर्गाधिप तोचि कीचक प्रवळ ॥
तैन्मारणीं जनाला, कैसे वाटेल, सांगपा नवल ॥ २ ३ ॥
बाजीपरभूनामा, रिपुपक्षी एक तेथ सरदार ॥
होता, त्याच्या शौर्या, पाहुनियां भूप तोषला फार ॥ २ ४ ॥
वस्त्रालंकरणादिक, देउनि त्याला शिवाजि सन्मानी ॥
ठेवी अपुल्यापासीं, रिपुच्याही, जो गुणास बहु मानी ॥ २ ५ ॥

श्लोक.

ऐसा किल्लारोहिडा राजपाला, शूरत्वाच्या उद्यमें प्राप्त झाला ॥
तेथें त्याणें ठेउनी सेवकाला, येता झाला मागुती स्वस्थळाला २ ६

नीरा व कोय-
ना बाच्या म-
धोल घेतलेला
मुलुख व पार-
घाट यांच्या र-
क्षणार्थ तो प्र-
तापगड नांवा-
चा किल्ला बाधि-
तो.

नीरा आणि कोयना क्षणुनियां ज्या दोन ही बाहिनी,
तत्तीरीं नवदेश तो विलसतो जो जिकिला भंजनीं ॥

तैसी वाटहि पारघाट क्षणुनी सहायिच्या भीतरी,
ह्याचें रक्षण होइल स्फुट जरी दुर्गास बांधू तरी ॥ २ ७ ॥

ऐसें योजुनि मानसीं अरिजना, दुर्भेद्य ऐसा त्वरे,
कृष्णेच्या उंरामींच निमित्त की दुर्गास अत्यादरे ॥

त्याचें ठेवितसे प्रतापगड हे नांव स्वयं भूपती,

ज्याचा विक्रम ऐकुनी धरथरां शूराग्रणी कांपती ॥ २ ८ ॥

१ साजलेला हजी २ सिंह ३ करीती यासीं अन्वय

४ भीमार्ति कविक सादिल्ल्याति ५ तया ६ साह्या कोकान्ती.

७ नवीन जिकिलेला मुलुख व पारघाट.

आर्याः

उपनांव पिंगळे हे, मोरोत्रिवक असे ज्या नाम ॥
 त्याकरवीं दुर्गाचें, केले ह्या भूमिपालकें काम ॥ २९ ॥
 ज्या नांव शामराव, होता जो कारभारि अपणाला ॥
 त्यालाच तें नृपतिनें, चडविषलें पेशवाख्य पदधीला ॥ ३० ॥
 बीजपुरेश स्वर्गी, गेल्यावरि अलिनाम तःकुमरें ॥
 घेता झाला स्कंधी, निजजनकाच्या समस्त रौज्यधुरे ॥ ३१ ॥
 तें दिल्लीश्वरनंदन, ज्याचें अवरंगजेब हे नाम ॥
 त्याच्या बीजपुरेशा, सह युद्धात्ता, मनीं उठें काम ॥ ३२ ॥
 त्याणें बहुसेनेसह, येवुनियां दक्षिणेंत शीघ्रगती ॥
 वेदुनि बीजपुराप्रति, जेर करी अलिनाम तो नृपती ३३
 यासीं शिवरायानें, केले इष्टत्व साम चतुरानें ॥
 दाभोळप्रांत सत्वर, केला सर त्याच्या विचारानें ॥ ३४ ॥

त्याचें काम
कोणाकडून केलें
तें.

प्रथम पेशवा
कोण केला तें.

बिजापुरचा
महम्मद नाचें
पादशाह मे-
ल्यावर त्याचा
पुत्र अझी हा
पादशाहा होतो

शियाजीनें
औरंगजेबाशीं
इष्टत्व केलें.

श्लोक.

दिल्लीपती बीजपुराधिनाथ, यांचें तदा युद्ध अपार होत ॥
 पूर्वीं जसें कौरवपांडवाचें, तें कोण वर्णाल कवींद्र वाचे ॥ ३५ ॥
 होवोनियां भीत मनांत अह्मी, दिल्लीपतीची अनुरागेंवळीं ॥
 तो वाढवी तें करदानवारी, घालोनिया कोपज तापवारी ३६
 नृपा चित्तीं वाटे; लुटुन सधनें मोगलपुरें,
 अपार द्रव्याचें हरण करिजे हो निजकरें ॥
 तयाच्या योगानें प्रवळ दळ ठेवोनि अगळें,
 समस्तां जिंकावें क्षितिपतिगणांतें अतिवळें ॥ ३७ ॥

१ बीजापुरचा पहिला पाठाय मेल्यावर. २ अझी या नांवाचा.
 ३ राजकारभारास. ४ अझीबरोबर. ५ औरंगजेबानें. ६ औरंग-
 जेब (अझीला जेर केलें.) ७ प्रीतीरूपवेल. ८ संडणी हेंच
 कोणी पाणी. ९ रागापासून झालेला संताप. (यातें निवारी)

तो जुन्नर
लुटितो

विचारार्ते ऐशा करुनि शिवरांय प्रभुवर,
त्वरे जावोनीयां लुटित निशि तो जुन्नरपुर ॥
अपारद्रव्याचे कलश व अलंकार हि तसे,
बहू उंची वस्त्रे अनुपम हरोनी अणितसे ॥३८॥

आर्या.

तो अम-
दनगर लुटितो.

नगारा अम्भेदपूर्वा, प्रति तेथुनि जाय भूष लीकरि तो ॥
त्यातें वळें लुटोनी, तेथिल धनही स्वहस्तगत करि तो ॥३९॥
अश्वांचीं सात शतें, तैसे मदमत्त हसि ही चार ॥
हाहूनि तेथुनि धाडी, राजगडाप्रति नरेश साचार ॥४०॥

श्लोक.

तो नवीन
स्वार ठेवितो.

शिवाजि गेला मग तो पुण्यास, ठेवी नवे स्वार लढावयास ॥
त्यांचादिलार्ते अधिकारएका, जाचें असेमाणकुनांवदेखा ४१

आर्या.

शूर अणी स्वपित्याचा, स्नेही झणुनी तयास सन्मतिने ॥
सरनौबत ही पदवी, देउनियां ठेविलें धरापतिने ॥४२॥

श्लोक.

तो नेटाजी
पालकर यास
सरनौबत
करितो.

तो झाला जंव माणकू मृतिवशें स्वर्गाधिवासी तदा,
त्याच्या भूपतिने दिलें गुणविदें नेटाजि यातें पदा ॥
जांची पालकर प्रसिद्ध सकली लोकीं उपाख्या असे,
यन्नामश्रवणी रणीं रिपुगणीं भी घेइजे मानतें ॥४३॥
युद्धीं औरंगजेब प्रबल निजवळें जिंकुनीयां अरीतें,
घेई व्याजें कराच्या बहु धन मग तो जाइ दिल्लीपुरीतें ॥

मोगलाईतली
देशमुखी अय-
रंगजेबापासून
घेतो.

१-२ अम्भेद ही अक्षरे ज्याच्या पूर्वी आहेत असे नगर झणजे
अम्भेदनगर यास ३-४ माणकूच्या आज्ञा अन्वये पदासी ५-६ नेटाजीची
अज्ञात ७-८ विजापुरच्या पाळायातें.

दूता हातें तपातें कळवुनि अपुली मोगलाच्या प्रदेशी,
 होती जी देशमूखी परत नृपति घे मागुती शौर्यराशि ॥४४॥
 होता आदिलखाननामक मुसलमान स्वयें, कोंकणी,
 लोकातें करि तो परोपरि बहू बाधा असे जाणुनी ॥
 त्यातें ही विपुलें बलें करुनियां जिंकित युद्धांगणी,
 जो पंचाननसा स्वयें हि हरिणा ऐसे अरीतें गणी ॥४५॥
 कृत्ये यापरि दुःसह शिवाजिनें राज्यांत आरंभिलीं,
 तीं तो शूर अणी बलाढ्य झणुनी त्या मोगलें साहिलीं ॥
 होता यौवनकीर्तिचंद्र सगळा खंडी यया भारतीं,
 तेंद्रासार्थचि वाटतें उगवला केतूचें हा भूपती ॥४६॥

आर्या.

नंतर नवीन सेना, ठेउनियां तो समुद्रतटदुर्ग ॥ तो समुद्रती-
 घेताजाला धाडुनि, अपुले तेथेहि शूर-बळवर्ग ॥ ४७ ॥ रचे किल्ले घेतो.
 नौकासैनिक ठेउनि, जिकितसे अडिथितें हि भूमिपती ॥ तो अरमार
 आपिंही त्या केलें, जाणो भूमिस्सरें स्वकीय पती ॥ ४८ ॥ ठेवितो.
 अल्लीचा दिल्लीशा, सह सखा होय तें तें ये जें का ॥ तो अलीनें
 केले पठाण दूर, स्वतां शिवें ठेविलें तयां लोकां ॥४९॥ दूर केलेले प-
 ठाणलोक चा-
 करीस ठेवितो
 त्यावरउत्पेक्षा.

१ शिवाजी. २ कोंकणांत. ३-४ आपण सिंहाप्रमाणें (असून.)
 ५-६ शत्रु तें हरिणाप्रमाणें. ७ योजी. ८ शिवाजी. ९ ययनाचा
 कीर्तिरूप चंद्र. १० हिंदुस्थानांत. ११ कीर्तिचंद्रासार्थ. १२ केतुना
 मक ग्रह. १३ समुद्रतीरचे किल्ले. १४ समुद्रातें. १५ जलसमु-
 दायानें. १६ पृथ्वीच्या हेव्यान पृथ्वीचा पति होता झणून
 पाण्यानेंही आपला पति शिवाजी केला असी उत्पेक्षा. (येथें क्षिति
 आणि आपएततहाब्दगत स्त्रीलिंग पती करण्यास अनुकूल आहे.)
 १७ अलीनें.

जाला औपक्षितिपति, हणुनच जाणो पठाण अह्दीचे ॥
केवले भूपति सोडुनि, सेवक झाले शिवांध्रिवह्दीचे ॥५०॥
चंद्रघरघुंवा तो, केला सैनिक पठाणलोकांचा ॥
तेजोभंजक रिपुचा, नच शोभति होहिन्या पुढे कांचा ॥५१॥

श्लोक.

ऐसा त्याचा प्रतापज्वलन अनुदिनीं वाढता होय जेव्हां,
नेटाजी मुख्य सेनाधिप पवनचि ते जाहले साह्य तेव्हां ॥
वैरित्रांताटवीचें दहन करित तें धूम जो कां निघाला,
त्यायोगें अह्दीकीत्योषधिप, जणुंतें योकां लिमाप्राप्तजाला ॥५२॥
ऐसा तो रिपु पाहुनी पत्रळ हो, अह्दीनृपें सध्वरी,
कोपानें बहु सैन्य सिद्ध कऱ्हांनी, त्या योजिलें त्यावरी ॥
होता आफूसुलखान नामक मुसलमान प्रतापी महा,
सेनानायक त्याजला कऱ्हांनियां धाडीतसे तो पहा ॥५३॥
घोडेस्वार तसेच पायदळ जें योधांस ही मारितें,
तोफा आणिक खड्ग तोमर, गदा, भाते, न बाणीं रितें १४
जे जाला मदमत्तवारण, तसीं उंटे अकुंठें हि तीं,
सेना आफूसुलखान घेउनि निघे, हाले भरें तें क्षिती १४
जातां गर्जुनि तो १५ वदे निजजनांमाजी बहू दांडगा,
जैसा कां विपिनी १६ कुरंगनिंकीरी विसोनियां लांडगा ॥

अह्दी हा
अफूसुलखाना-
ला शिवाजीवर
योजितो.

१ आप आणि क्षिति या दोहोंचाही पति शिवाजी हणुन.
२-३ एक्या क्षितीचाच पति (अह्दी) ४ शिवाजीचे चरणवल्लीचे.
५-६ चंद्रराव मोंत्याला मारणाऱ्या रघुनाथपंतः ७ प्रतापरूप अग्नि.
८-९, तेजाजी पालकर प्रसन्न सरदार हेंच वायु. १० शत्रुसंमुदा-
यांरूप अरण्यचि. ११ अह्दीचा कीर्तिरूप चंद्र. १२ अह्दीच्या
कीर्तिरूप चंद्राला. १३ कालेपणा. १४ शून्य (हेभात्याचें विशेषण.)
१५ आफूसुलखान. १६ अरण्यीत. १७ हरिणाच्या संमुदायात.

आतां जाडनि वेधुनी शिवजिला सिंह स्वयं जंबुका,
 तैसा मी बधुनी तथा धरुनि वा घेवोनि घेतीं निका॥९५॥
 लोक्ष्यापुढें साप कसा टिकेल, हिऱ्यापुढें गार कसी विकेल॥
 माझ्यापुढें ते विशिवाजिकाय, त्याचा क्षणाद्वांत चिरीन कायें ९६
 ऐसी ऐकुनि बल्लामा नृपतिने, त्या यावनें सैतूकती,
 खानाची बहूतांपरी करुनियां, आरंभिली तस्तुती ॥
 तूं वा धरुय नसेनि अल्प तुजसा, काढोनियां स्वीकरी,
 कांटीं तो शिवरूप मत्तददायिचा निःशैल्य माते करी ९७
 बोलोनियां यापरि गर्वयोगी, तो खान सेनेसद् जाय वेगें ॥
 तेव्हां प्रतापाख्यगडा समीप, जेथे असे तै शिवराय भूप ९८

आर्षा.

अल्पहि असतां देखी, बंधुविध अस्मज्जनास तापातें ॥
 "तरि लववी शिर अथवा, अधिलंबित तूं स्वकीय चापातें" ९९
 क्षुद्रास मारणें हें, अनुचित जाणोनि सिंह कुतऱ्यास ॥
 तैसा मी अज तुजला, देतो घे जीवदान भितऱ्यास १०॥
 संदेश असा उद्गत, बलमत्तें धाडिला तयें कुटिलें ॥
 पारिसुनि हणजे मरपती, कपट करुनि यास पाहिजे कुटिलें ११
 मग तो "भेदविशैरद, करिता जाला सुयुक्ति शत्रुवधीं ॥
 अनेलसपणें जयाच्या, मेलेंगे कार्यास अल्प ही अवधी १२

श्लोक.

सामीपाय करोनियां वज्ञ करी तसेवकां भूपती,
 जीवांचा क्षय होइना जिकडुनी, युक्ती करी आरिती ॥

१ कोळ्याला. २ गरुडापुढें. ३ देह. ४ सत्कार. ५ शिवाजी.
 हाच माझ्या तद्दयातील कंठक. ६ शल्यरहित (निश्चित.) ७ दैतोस.
 * हा विकल्प चमत्कृतिजनक आहे व्हाणून हा विकल्पाखेकार होय.
 ८ खानलें. ९ तयें याचें विशेषण. १० शिवाजी. ११ भेदी.
 १२ अल्पसत्कार करिता. १३ नलगे.

शिवाजी कपट
 युक्तीनें अल्पसु-
 लखानास मा-
 रितो तो प्रकार.

धांडी व्यास निरोप की अन्नल मी, तुह्नी प्रतापी खरे,
सेनाही तुमची विलोकुनि मला अंगी भरे कांपरे ॥ ६३ ॥

आर्षी.

यास्तव सेना सोडुनि, दूर ठिकाणी बसाल येउनिया ॥
तरि मी शरण तुझाला, येईन संपूर्ण, राज्य टाकुनियां ६ ४
ऐकुनि संदेश असा, बोले उपहास करुनि तो खान ॥
येतां उंदीर शरण, पावे केसरी कदापि तोखा न ॥ ६ ५ ॥
आहे असे तथापी, याचितसे भेट माझि पामर हा ॥
कळवात्या कीं नवदं, शब्दहि शरणाथि यांस "तूं मर" हा ६ ६
उदईक भेट होईल, ऐसे मदमत्त कळवि तो राया ॥
शिववीर्यांस न जाणुन, स्वबळाचा मूर्ख दावि तोरीं यां ६ ७

श्लोक.

अन्येवू भूप सारी उठुनि झडकरी ज्ञानपूजादिकर्मा ॥
विप्राते क्षिप्र संतोषित करि, केली स्वीकरी दानधर्मा,
मातेच्या पादपीठी निज शिरकमला ठेउनी भक्तिभावे,
बोले "माते असोंगे जयमम, रिपुचानाशतैसांस्वभावे" ॥ ६ ८
आला दाडुनि कंठ तेंवि तनुही रोमांचिता जाहल,
नेत्रीं अभ्रुजले निघुनि विपुळे गालावरी चालली ॥
कापि थरथर घाम फारचि तदा प्रेमातिरेके अला,
ऐसा सात्विकभाव भूपल्लदयी उत्पन्न कीं जाहला ॥ ६ ९ ॥
त्या प्रेमास विलोकुनी नृपतिच्या माता वदे सत्वरी,
वत्सा होईल इष्टसिद्धि तव वा मी ना धरी अंतरी ॥

१. निरोप. २. सिंह. ३. संतोषाप्रत. ४. नव. ५. दुसरे दिवशीं.
६. आर्षी. ७. करिता जाला. ८. स्वहस्ते. ९. शिवाजी.

आशीर्वाद असा करीत शिरसा तो मान्य जै भूपती,
 देही कांति चद्रे जेयेस बघुनी, डोळे अती दीपती ॥७०॥
 आंतोनी कवचा वरी अंगरखा, डोईसही मंदिला,
 घाली वाघनखे करामर्धि धरी डोव्या बळें आगळा ॥
 शस्त्रा अस्तनिमाजि गुप्त खजव्या हातांत तें घेउनी,
 वेगानें सनि चितुनी भगवती, राजा निघे तेथुनी ॥७१॥
 रूपानें सुकुमार तो नृप परी हीता बळें आगळा,
 तेजाचा भर जेवि फार दिसतो अल्पाहि त्या इराळा ॥
 किंवा सिंहशिगू लघूच दिसतो देहाकृतीनें जरी,
 मारी तो क्षण एकही नलगातां मतेभराजौ तरी ॥ ७२ ॥
 आला अफसुलखान जेथ बसला होता त्याच स्थळीं,
 दे आलिगन त्यास संभ्रमवशें घालोनि बाहू गळीं ॥
 तेव्हां वाघनखें उरी खुपसितां भूपें, हेंणे रे दगा ॥
 खड्गातें उपसोनि तो श्टकरी हाणी नृपा दांडगा ॥७३॥

भार्या.

चुकवुनियां घायांतें, खड्गा त्याच्याचि हिसकुनी स्वकीं ॥
 विचव्यानें आपुल्या नृप, शत्रु तनू मस्तकांस भिन्न करी ७४
 वर्षाहत पर्वतसा, कोसळला वैरिदेह भूमितळीं ॥
 संकेतानें केला, तोफेचा बार एक तत्काळीं ॥ ७५ ॥

अफसुलखान
 म्हणें पडतो.

१ कांतीस. २ हें करामर्धी याचें विशेषण. ३ मस्त हर्तीच्या
 राजाला. ४ अफसुलखान. ५ या क्रियेचा कर्ता अफसुलखान हा
 अध्यान्वृत आहे. ६ शस्त्रविशेष. ७ शत्रूचा देह व मस्तक यांस
 वेगळे करी. ८ ज्यावर वज्राचा आघात झाला असा. ९ आढीं
 तोफेचा बार केला झणजे तुझी शत्रूच्या लष्कारावर छापा
 घालावा अशा संकेतानें.

श्लोक.

त्याच्या लष्करावर शिवाजीचे सरदार छापा घालतात.

अयकुनि नृपतीच्या सैनिकां धांव केली,
 लुटुन सकल त्याणीं वैरिसंपत्ति नेली ॥
 गजनुरंग हत्यारें सर्वही तोफखाना,
 हिरुनि करित भूप स्वस्थळातें रवाना ॥ ७६ ॥
 सभय यवनसेना शीघ्र तेव्हां पळाली,
 सकल हतुनि शस्त्रें सैनिकांच्या गळाली ॥
 धरथर तनु कापे भोंवडी त्यांस आली,
 असि कठिणं अवस्था वैरियां प्राप्त जाली ॥ ७७ ॥
 रडत झणाति कोणी “क्यांकहूं दौर अह्ला,”
 करिति निजपतीतें येउनी कोणि गिह्ला ॥
 समजुनि निजहानी यापरी अह्निभूषे,
 पुनरपि नवसेना सिद्ध केली सकोपे ॥ ७८ ॥

आर्या.

इकडे शिवसेनेनें, यवनाची पाठ घेतली फार ॥
 नच तंव काहीं उरला, शत्रूच्या दुर्दशाब्धिला पार ॥

श्लोक.

पन्हाळा तसे दुर्ग आणीक त्यानें,
 बहू जिंकिले शत्रूचे तें नृपानें ॥
 तसी घेतली खंडणी यावनाची,
 जया वासना धोर विप्रावर्नाची ॥ ८० ॥

आर्या.

अजो हा
 रुस्तम जमान
 यास शिवाजी-
 धर पाठवितो.

सेनेवर्ती रुस्तम-जमान नामा करोनि सरदार ॥
 पाठविला अह्नीने, सासयाला शिवाजिला ठार ॥ ८१ ॥

१ ब्राह्मणसरक्षणाची.

आला युद्ध करूं तो, शिवजीच्या सैनिकांसवें थोर ॥
 परि चालिल कसाहो, सापाचा गारुड्यापुढें जोर ॥८२॥
 रायें पराभवोनी, त्याचें सर्वस्वही तदा लुटिलें ॥
 कुटिलें सेनेसह त्या, दूरवरी मार देवुनी पिठिलें ॥८३॥
 भूर्प वैरिपुत्राच्या, दारापर्यंत देश लुटिला हो ॥
 तेंव तो अल्ली नरपति, पुनश्च युद्धार्थ घेतसे लाहो ॥८४॥
 सिद्धीजोहरनामा, होता विख्यात शूर जो फार ॥
 त्याला धाडी अल्ली, देवुनि सेना तयासह अपार ॥८५॥
 हत्ती धाडे पत्ती, तोफा इत्यादि युद्धसामग्री ॥
 घेवुनि आला ज्याच्या, नडाके लटण्यास काळही अग्नी ॥८६॥
 होता शिवजि पन्हाळ्यावर, त्याला वेढिलें चहूंकडुनी ॥
 संकट पडलें त्यातें, धान्यादीची बहुत तुट पडुनी ॥८७॥
 तेव्हां मद्रपणानें, शिवजी आकार संधिचा घाली ॥
 झाला कैरगत रिपुही, तें बुद्धी मूढ वैरियां झाली ॥८८॥
 गर्वें झाले शिथिला-दर जीहीं घातला असे वेढा ॥
 भुलवी त्यां नृप जेंवीं, भुलवावें देउनी मुर्ला पेढा ॥८९॥
 ऐसे बिसावध ते, रिपु जाले पाहुनी त्वरें आला ॥
 खालीं भूप गडाच्या, रात्रिच जाउनि मिळे स्वसैन्याला ९०
 गेला कळतांच असें, मागुनि त्या वैरिवाहिनी धावे ॥
 बाजीप्रभू तीच्या, प्रतिबंधकते नगार्परी पावे ॥ ९१ ॥
 त्या शूर बाजीनें, रिपुसैनिक सोडिले करुनि जेर ॥
 मारा न सोसवे तें, करितें झाले सलज्ज मर्नि जें १ ९२

हस्तुम पराभव पावतो.

मग अल्ली सिद्धि जोहारास पाठविता.

तो पन्हाळ्याला वेढा घालितो.

त्याला कसवुत शिवाजी स्वसैनस जाऊन मिळतो.

१ विजापुराच्या. २ पायदळ. ३ तहाचा. ४-५ शिवाजी हस्तगत जाला असी. ६ शत्रुसेना. ७ प्रतिबंधकर्तृमत. ८ पर्यतासालिता (आडवां भाळा असें तात्पर्य.) ९ यवन. १० रोदन.

शिवाजीचरित्र.

८६

बाजी मरण नचि केवळ विजयश्री, घाली स्वाभ्यर्थ जीवदात्याला ॥
 ५.५०. परि अप्सराहि बाजी-वीराला, वरणमालिका त्याला ॥९३
 ऐकुनि निधन तयाचें, बोले होउनि नृपाळ तो कष्टी ॥
 गतसंपत्ति मिळें परि, नचि ऐता शूर शोधिल्या सृष्टी ॥९४

शिवाजी रामचंद्र
 बाजीचे. खवळुनि कृतांतसा नृप, मारितसे यवतसैन्य तो युद्धी ॥
 करुनि पराक्रम तेणें, निजशौर्यें शीघ्र पळविला सिद्धी ॥९५

मग अली
 बाजीचे बाजी-
 च्ये शत्रूंचे. जाणुनि अली यापरि, शिवरायें जिंकिलें स्वसिद्धीस ॥
 स्वयमेव युद्धयात्रा, करण्याच्या तो धरीत बुद्धीस ॥९६

घेउनि अपार सेना, समागमें तो शिवास जिंकाया ॥
 बलैवत्रिपुर्वैरजनित, ज्यांची जाळीत काळजी काया ॥९७
 कांहीं स्वकीय किल्लें, युद्ध करुनि घेतले परत यवनी ॥
 व्यैध्र मसे जवळीं तें, जंबुकराण दाक्षितो स्ववीर्य वनी ॥९८

शिवाजी त्या-
 का जेर करिते. अतिकीर्णें खवळे नृप, युद्धकरुनि दुर्ग घेत तो परत ॥
 ज्याचें चित्त संदीदित, गोविंदाच्याच रक्षणीं निरस्त ॥९९

शिवाजी हा
 बाजीचे बाजी-
 च्ये शत्रूंचे. बाजी घोरपडा जो, करी शहजीस कैद की त्यास ॥
 तेंद्रामासह जाळुनि, नृपाळ दे तोष तो निजपित्यास १००

श्लोक.

श्री बाजीच्या
 शत्रूंचे नि-
 किल्ले. बाजीच्या साविताचा मुखेव निजबळें घेत राजा शिवाजी,
 ज्यांचे दुर्धर्ष हसी, पदग, निजजत्रे वीर्युजेते हि वीजी ॥

१. जीवित्चे अर्पण करणाऱ्याला. २. या क्रियेचा कर्त्ता नृपानें हा
 अभ्यासकृत आहे. ३. बलिव शत्रूंच्या वीरपासुनि झालेली. हे काळ-
 जिकी विजोषण. ४. अलीची या बाजीचा संबन्ध काळजीसी. ५. हा
 शत्रूंचे आहे. ६. शीवरायाचें गौरव मुखेव त्यासुद्धा. ७. शिवाजीचे.
 ८. यवत जिंकणारे. ९. जोडे.

आले ते^१ शिवटीं त्या, शरणमग त्या स्थापि तो^२ तल्पदीच,
श्रेष्ठत्वा थोर देती, नर शरण रिघे तो जरी फार नीच^३ १०१

अर्था.

रविच्या प्रचंड तेजे, इंदु जसा हीनकांति होत असे ॥

तैसा शिवप्रतापांमुळे यवनराज हीनतेज दिसे ॥ १०२ ॥

द्वेषां चालविता मद्राज्या घईल सर्व जिकुनियां ॥

ऐसे जाणुनि यवन, क्षितिपति धरि मानसी अर्पारमया १०३

मगा तो संधी करितो, झाला देवुनि शिवांस करभार ॥

मस्तक सहजचि लववी, पडतां त्यावरि गोरिष्ठनरभार १०४

श्लोक.

उठे लोकीं वार्ता न कधिं करभार क्षितिवरी,

समर्पीला हिंदू प्रति यवनराजे अजवरी ॥

मनुष्यानें रसेपतिस हरिले युद्ध करुनी,

कथा पौराणीही शिवजि अजि सैत्यी करि जनी ॥ १०५ ॥

अर्था.

ऐशा श्रीकृष्णपुराणा, यवननरेशा पराक्रमी शिवजी ॥

जिंकी यत्नीति असे ख्यात जनी करितसे प्रजाशिव जी १०६

शिवराये वाढविले, समुद्रतटि फार थोर अरमार ॥

ज्याचे दर्दयासागर, मैनाक भांडारि, दोन सरदार ॥ १०७ ॥

तो अरमार
वाढवून त्याचे
दोन सरदार
करितो.

१ वाडीचे सोवत. २ शिवाजी. ३ त्याच्या स्वतःच्या राज्यावर

४ नीच ही शरण आला तरी त्याला थोर नर श्रेष्ठत्वा देती. ५ पुढे

द्वेष चालविला तर. ६ फार विनयति. ७ तह. ८ सडणी. ९ फार

जड. हे भाराचे विशेषण. १० मनुष्य. लववी याचा कर्ता. ११ रा-

क्षसांच्या राजांस (रावणास.) १२ पुराणांतली जुनी. १३ हे

कथेचे विशेषण. १४ ज्या शिवाजीची नीति. १५ प्रजाकल्याण.

१६-१७ हीं नामं. येथे होते हे क्रियापद अध्याहत आहे.

श्लोक.

तो फिरगी
लोकान्त भय उ-
त्पन्न करितो. ते
लोक त्यास भि-
ऊन त्याची म-
र्जा संप्रदितात.

फिरंगी गोव्याचे बहुत शिवराया दचकती,
सदा नग्रीभावे करुनिच तयासीं विचरती ॥
अपूर्वा वस्तूतें विपुल पुरपांतीलहि तया,
समपूर्नी घेती कहनि निजे लोकांवरि दया ॥१०८॥

आर्या.

तो रायगडीं
रहायास जातो.

रेडीनामक दुर्गा, रायगडचि ठेवि नाम शिवराय ॥
राजगडाहुनि तेथें, राहाया नरपती स्वये जाय ॥१०९॥

तेथें थोर हवेच्या, बांधुनियां राजधानि ती केली ॥
जीची सुंदर मंदिरवृंदायें, इंदुमंडळीं गेली ॥११०॥

शहाजी हा
शिवाजीला भे-
टायस येती.

भेटाया स्वसूतातें, आला मग शाहजी बहू तौषें ॥
दर्शनजलयोगें यत्प्रेमलतासंतती अतीपोषे ॥१११॥

श्लोक.

शहाजी तो काहीं दिवस तेंच राहो सुतघरीं,
जयींच्या आनंदाब्धिस वरिवरी येति लहरी ॥
न त्या माती पोटीं हणुनि नयमांतूनि गळती,
तथेनां अर्शानी न समजुनि अश्रूच हणती ॥११२॥

आर्या.

प्रतापगडावर
तुळजापुरच्या
दुर्गाची मूर्ती
स्थापितो.

प्रत्येब्दीं न वृत्ते त्या, जाया तुळजापुरी भवानीच्या ॥
दर्शन कार्यार्थ जिची, दया करी थोर मानवा नीच्या ११३

१ युरोपसंडातीक. हे वस्तूचें विशेषण. २ पुर्तुगीज लोकांवर.
३ शिवाजीतें. ४ दर्शनरूप जलाच्या योगातें. ५ ज्याचे प्री-
तिरूपवेळीच विस्तार. ६ शिवाजीच्या घरी. ७ ज्याच्या आनं-
दसमुद्रास. ८ काळा. ९ लाटांत. १० अजाणते लोक. ११ न
जाणता. १२ दरसक. १३ बलेता. १४ ही शहाजीचा संबंध. दर्शन
कार्याकडे. १५ हलक्या सतुड्याला ही थोर करी असा संबंध.

सत वषः

ह्यणुनि तयेचो^१ मूर्त्ती, करुनी, स्थापी मेहा समारंभा ॥
 प्रतापगिरिवरि लाजे, यत्रूपा पाहुनी मनी रंभा ॥ ११४ ॥
 भूषे विर्जमवनस्थित, केला गुरु, रामदास साधू तो ॥
 देहा जर्लसा यत्कृत, बोध जनी, मलिनं माससा धूतो ॥ ११५ ॥
 एके दिनी ह्यणे नृपः गुरोः करावे पवित्र गेहो^२ जी ॥
 दास ह्यणे ईशेच्छे, घडणे तैश्हां घडेल नच आजी ॥ ११६ ॥
 ज्याचा तात असे संदाशिव कृती माता सती पार्वती,
 गांव अंबक हे गणेश अभिधा लेले उपाख्याहि ती ॥
 त्याणे हे शिवराज काव्य रचिले, त्यांतील ह्या पांचवा,
 सर्ग श्रेष्ठ विलोकुनी निजमनी भावामृता सांचवा ॥ ११७ ॥
 ह्या प्रकारे हा श्रीशिवाजीचरित्राख्यकाव्याचा पांचवा
 सर्ग समाप्त झाला.

तो रामदास
 स्वामीला गुरु
 करितो.
 पुढे तुम्हा वरी
 येणे होईल असे
 शिवाजीला रा-
 मदास सुचीव-
 तात.

॥ अथ शिवाजीचरित्रषष्ठसर्गप्रारंभ ॥

श्लोक.

जिंकौनी बीजपूर्णयक मग शिवजी मोगला तें जिणोया,
 सेनेची सिद्धता तो त्वरित करितसे येइना जी^३ गणाया ॥
 पत्तीचे भौर हत्ती मदयुत हयही ती असी धोर सेना,
 चाले तेव्हां रजांनी गगन भरुनियां सूर्य तोही दिसेना ॥

जिजापुरकरा-
 स जिंकल्यावर
 शिवाजी मोग-
 लावर स्वारी
 करितो.

१ भवानीची. २ मोग्या समारंभास करुनी असा संबंध. ३ जीच्या
 रूपाला. ४ एकेअपसरेचें नांव. ५ शिवाजीनें. ६ निर्जन अर-
 ण्यांत राहाणारा. ७ रामदास नांवाचा प्रसिद्ध साधु. ८ पाणी जें
 शरीराला. ९ ज्यानें केलेला बोध. १० मळलेल्या मनाला. ११ घ-
 राला. १२ जिंकाया. १३ सेना. १४ पायदळाचे समुदाय.

तेव्हा भवतं- तीने स्वारी करोनी मुलुख बंधु तदा जिकिला मोगलांचा,
शेवसा मोठी तेव्हां दिल्लीपतीही धरित शिवर्जिच्या धाक चिस्ती बलाचा॥

सज्जनी लागते. तेव्हां पासून त्याच्या मर्नि निपजतसे फार मोठाच आंधी,
ज्याच्या नाशार्थ युक्ती बहुत करित तो सोडुनी सर्व आंधी॥२

ती पार्श्वे- पार्श्वेखाननाम्पाप्रति मनुजपती दिल्लीचा तो शिवर्जी,
खानला शिवा- जिंकया धाडि हत्ती.पदग अणितसे देउनी त्यासि वाजी॥

की वीजितो- येथोनी तो पुण्याला चहुंकडुनि बळे वेढि जै चाकणेला,
ती चाकणेला- फिर्गोजी दुर्गपाळ प्रबळ बहु तदा सिद्ध युद्धास जाला॥३

वेढा पाळितो. शालें तुंबळ युद्ध त्या उभयतांचें जै विलोकून रे,
फिर्गोजी हा- घेईजे बहुमानसांत धडकी धीरें हि वीरें नरें ॥

हेपचा अधि- मेलि फार करोनि सेवक तरी फिर्गोजि तो एकला,
कारी होना. हातीं शस्त्र धरोनियां अचल्लता युद्धी उभा राहिला॥४॥

तो मोठी क- मेलि फार करोनि सेवक तरी फिर्गोजि तो एकला,
दाई करतो. हातीं शस्त्र धरोनियां अचल्लता युद्धी उभा राहिला॥४॥

त्यजे सर्व लोक- हातीं शस्त्र धरोनियां अचल्लता युद्धी उभा राहिला॥४॥
पडडे तरी तो- हातीं शस्त्र धरोनियां अचल्लता युद्धी उभा राहिला॥४॥

दुष्टाच युद्ध- हातीं शस्त्र धरोनियां अचल्लता युद्धी उभा राहिला॥४॥
करितो. हातीं शस्त्र धरोनियां अचल्लता युद्धी उभा राहिला॥४॥

खान त्याज- त्याच्या अद्भुत शौर्या, विलोकुनी विस्मये करुनि खोले ॥
आदरानें आप- युद्धा सोडुनि त्याला, पाचारुनि आणिलें जवळ मानें॥५

ल्या पक्षास बो- बहु आदरें झणे त्या, अमच्या पक्षास जरि तुही याला॥
लरितो पण तें- तरि अस्पर्तस्वामीच्या, पासुनि अधिकार थोर पावाल ६

न ऐकतां तो- फिर्गोजी उत्तर दे, शिवपद दासाचिया हि दासाचें ॥
शिवाजीच जा- पद बहुमान्य मला ही, नपुन्हा इद्रत्वही दिले साचें ॥७॥

कन भिकतो. खानें त्याला दिधले, नखालकार बहुत मोलाचे ॥
परि तो स्पर्शोहि नत्या, न सत्यसेवक कदापि वश लांचे॥८

१. पात्या सेवक बलाशी. २. काळजी. ३. सान्यां मोठी. ४. पूर्वी
(सोडून) ५. विजापूरचा प्रांशय (यास) ६. शिवाजीला.
७. चाकण किल्ल्याचा अधिकारी. ८. पर्येतासारखा. ९. खानानें.
१०. बहुमानपूर्वक. ११. आमच्या यजमानापासून.

खाने दिधला मग त्या, निरीप अपल्या प्रभूकडे जाया ॥
तेव्हां तों वेडनियां, वंदितसे शिवनृपाच्या पायां ॥ ९ ॥
स्वाम्येकनिष्ठता अणि, शौर्य तयाचे विलोकुनी फार ॥
सन्मानुनि शिवाजी, देई मोठा तयास अधिकार ॥ १० ॥

शिवाजी कि-
गोंजीला मोठा
अधिकार देतो.

श्लोक.

पुण्यांत निजर्मदिरी वसत खान ऐसे तदा,
शिवाजी समजांनियां निघुनि रात्रिचा एकदा ॥
पुरी शिरुनि एकटा कुटि तयास त्याचा तसा,
वधुनि सुत येई तो करुनि यावरी साहसा ॥ ११ ॥

पुण्यांतील शि-
वाजीच्या वाक्या
त खान उतर-
ला होता तेंचें
जाऊन शिवाजी
त्याला जखमी
करितो.

आर्या.

प्रातःकाळीं कोपें, आला युद्धार्थ खान खवळूनी ॥
पुच्छीं पद पडतां अहि, पाहे जैसा डसावया वळुनी ॥ १२ ॥
गजहयपत्तीत्यादिक, आलें घेवोनि सैन्य शस्त्रांस ॥
रणवावाच्या घोषें, होई शूरांसही तदा त्रास ॥ १३ ॥

सकाळीं खान
युद्धार्थ येतो.

श्लोक.

हिंदूच्यांनीं होय कैची लढाई, ऐसी वाटे मोंगलांतें बढाई ॥
जाणोनी हेभूपती सूक्ष्मदृष्टी, तोफांची तोतें करी थोर वृष्टी १४

खानाचें व शि-
वाजीचें युद्ध हो-
तें.

आर्या.

खानाकडील सेना, वेगाने, निजरिपूवरीं धावे ॥
तंव तो निजहानीला, दीपापासुनि, पतंगसा पावे ॥ १५ ॥
पडतीं मेघापासुनि, अनिवारपणें, निरर्तारा गारा ॥
तैसा शिवसेना करि, गोळ्यांचा, वैरियांवरी मारा ॥ १६ ॥

१ खानाचा मुलगा ठार मारून. २ झेंपटावर. ३ साप. ४ ह-
त्ती, घोडे, पायदळ. ५ खान हा सयनाशाला. ६ दाट.

श्लोक.

तोफांचा भडका बघोनि धडका घेती रिपू तें मनीं,
 युद्धक्षोणि तजोनि तत्क्षणिच ते जाती पळोनी वनीं ॥
 दारूचा धुर धूळजी सधळली सूर्या तिहीं झांकिले,
 ऐशा गादिंमधीं शिवें बंधुविधीं शस्त्रीं रिपू मारिले ॥१७॥
 हत्ती धांवति भीतिनें भडकले घोडे रिपूंचे त्वरे,

शिवाजी हा मारा तो अनिवार देखुनि तयां अंगीं भरे कापरे ॥
 शरणागतां स र-
 क्षितो. जे आले चरणाप्रती शरण, जे दांती धरीती तुणा,
 त्यांनां तो शिव तत्क्षणीं अभय दें चित्तीं धरोनी घृणा १९
 स्वानांच्या ते-
 नेची दुर्दशा. कोणाचीं तुटलीं शिरे कितिक ते छिन्नांघ्रिं जाले रणीं,
 कोणाचे तुटले करद्वय तसे तीक्ष्णीं शरांच्या गणीं ॥
 कोणाचे फुटले उरस्थल असीं लागोनियां तेथुनी,
 चाले शोणितपूर तें भडभडां जैसी जलांची धुनी ॥२०॥
 लागोनीं जखमा रणांत पडले प्यायां जलां मागती,
 कोणाचे उरले असूं नथीनि ते दीनापरी पाहती ॥
 कोणी पाठ करुनि लागति पळूं तें शस्त्र लागोनि रे,
 कल्थी खाउनि पालथे पडाति ते होती बहू धावरे ॥२१॥
 गोळे लागुनि मत्त हसि पडती तेंब्यां धरि श्रीवरी,
 वज्राघातवशे धराधरपत्नी जैसे क्षणाभीतरीं ॥
 त्याखालीं दडपोनि पायदळ तें चेंदोनियां जातसे,
 हाडे तेचि खडे अशुद्धे चिखलेस्थानी जनांतें दिसे ॥२२॥
 शस्त्रा लागुनि शस्त्र अभिहि पडे तें जाळ पाहोनियां,
 घोडे धांवति बापडे चहुंकडे तें पावुनीयां भया ॥

१ भीति. २ पाय तुटले. ३ दोन्ही हात. ४ तरकारी.
 ५ रजाचा पुर. ६ नदी. ७-८ डोळ्यांत प्राण उरले. ९ मोठ-
 मोठे पक्षेत्, १०-११ रक्त तोष चित्तक.

स्वारा पाडुनि खालती तुडवित्ती त्याला पदाच्या तला,
खाली, यामरि सुद्ध दाखण शिवे केले न जाळा तुला ॥२३

काठोजी गुजर एक झणूनि होता,

सेनानी नरपतिचा रिपूस जेता ॥

तो जेव्हां बहुतचि मोगलास मारी,

भासे जी तंव समरी तग्रार्स मारी ॥ २४ ॥

एसे भूये जिंकिले मोगलाते,

नाही कोठे साम्य जाच्या ब्रलाते ॥

शत्रुनाता घालवी जो दिगती,

त्याच्या संगे देऊनी स्वीयकीर्ती ॥ २५ ॥

षाहस्तेखान ऐसेपरि शिवनरपे जिंकिला स्वप्रतापे,

दिल्लीचे^१ ब्या^२ देता परिसुनि मराती मामसी फार तापि ॥

आते सुल्तान माजुस झणुनि नरवरा धाडिले दक्षिणेत,

त्यालाही भूप युद्धी निजभुजबल ती पूर्ववत् दाखवीत ॥२६॥

जैसीकां अलंकां समुद्ध अधवा थिण्यांत लंकापुरी,

तैसी सूरतनामिका सुनगरी हीती तदा साजिरी ॥

तेथे जाडनियां जवाहिर तसी रत्ने प्रपत्ने निधी,

होव्याचे अणिले नृपे शिवजिने हारोनि लक्षावधी ॥२७॥

न मर्त्यलोकीं^३ किमपी असे स्थिर,

संपूर्ण वस्तू दिसताति नर्धरे ॥

मग अवरंग-

जेव सुल्तान

माजुमास यो-

जितो त्याला

ही शियाजी

जिंकितो.

शियाजी सुर-

त लुटतो.

शहाजी मृत्यु

पावतो त्यावर

उत्प्रेक्षा.

१ याचा संबंध खाली याकडे. २ उपमा. ३ सरदार. ४ शि-
वाजीचा. ५ काठोजी गुजर. ६ मोगलास. ७ महामारी.
८ शत्रुसमुदायास. ९ शत्रुनातासह. हा सहीकृत्यलकार. १० अ-
वरंगजेवाते. ११ वृत्तांतस. १२ कुबेराची पुरी. १३ घाचा
अन्वय निधीशी. १४ मनुष्यलोकांत. १५ ताशिवंत.

जाणोभियां हेचि शहाजि संभ्रमें,

अमर्त्यलोकाप्रति जाय हे गमे ॥ २८ ॥

करी जसा रौघवती पित्याची, तसी क्रिया भूप करीत त्याची ॥
केले बहू दान व धर्म खानें, तो खाचिया सद्रतिला पित्या ने २९

आर्था.

विभुत्तरकार्य करुनि, लागे पुनरपि नृपाळ जिंकाया ॥
शत्रुवाता आची, जाळी अनिवार, काळजी काया ॥ ३० ॥

शिवाजी म-
रणादुत्तर कुटि-
ले.

अभ्यदनगरा जाउनि, वैन्यांना भूसिपे बहू कुटिले ॥
तैसे त्यांचें सर्वहि, धनकनकादिक निजेवळे लुटिले ॥ ३१ ॥

श्लोक.

शे बरहीले
पुरेके.

गोंव्याच्या दक्षिणेला सधन बहु असे धारशीलोरपूर,
जेथे होते धनाचे निधि अगणित ते होनहि हो अपार ॥
जेथे सामुद्रसेनेसह नृपति जवें जाय नौकाधिरुद्ध,
होवीनी जिंकि त्यालातंव रिपु लपती पाहुनी स्थानगूढ ३२

आर्था.

संपत्ती अणिलीसे, तेंधुनियां हारुनी नृपे चतुरे ॥
भक्तमनोरथ होती, रिपु ज्याची ऐकुनी रणस्थतुरे ॥ ३२ ॥

जयसिंह व दि-
ल्लोहनी अले त्या-
जिंकाया सैन्य-
वेडनी फार ॥ ३३ ॥

जयसिंह दिलिरखानहि, ऐसे दोघे नवीन सरदार ॥
दिल्लोहनी अले त्या, जिंकाया सैन्य वेडनी फार ॥ ३३ ॥

शे शिवाजीची
भूप करीत.

त्याही कांहीं दिवसाहि, करुनि विचारा बघोनियां संधी ॥
धिक्कराय भूपतीती, केला युद्धा त्यजूनियां संधी ॥ ३४ ॥

१ स्वामीपंत. २ रामचंद्र. ३ दशासनाची. ४ शहाजीची. ५ वि-
जयनिर (सारतोस.) ६ शिवाजी. ७ हे क्रियापद. ८ रणवाद्य.
९ अजय (यत्न.) १० तर.

कपटादरेचि दिल्ली-पति त्या नेई निजात्मजासहित ॥
 स्वपुरा, दुयोधनसा, धैर्मावंचूनि साधण्या स्वहित ॥३५॥
 दिल्लीपुरास गेल्या-वरि त्याला, समजलेंचि कृत्रिम तें ॥
 दुष्टाच्या वचनी विश्वासारपण हें अयोधय शिष्टमते ॥३६॥
 शार्ङ्ग शठी या न्याये, वचोनी भूप दिल्लीपतिलाही ॥
 गेला, सभानियां हें, जाली तत्काळ, शत्रुची लाही ॥३७॥
 सैन्या उसेजन ये, येतां तो भूपती स्वगहास ॥
 चैतन्यांगमयोगें, येते जेव्हा गतासु देहास ॥ ३८ ॥
 मग तो नरेश बहुतचि, चिची काळाभिसद्रसा खवळे ॥
 वाटे सकळ हि आतां, रिपुलोकां प्राप्तिल क्षणांत बळे ३९
 गजहयपतीत्यादिक, अपार करि सिद्ध भूप सैन्यास ॥
 पद्मनार्थ पुरेना, गणकाचा अल्प अंकविन्यास ॥४०॥
 मदमत्तहासि ज्याच्या, सेनेतिल भासती क्षमाधरसे ॥
 वर्षाकाळीपरि यन्मस्तैक भिजले, सदैव दानैर्रसे ॥४१॥
 यजेघाल तुरंगमसंघ बहुत चांगला तया गमला ॥
 लपला यास्तव नाकी, वाटे उच्चैःश्रवा तुरंग मला ॥४२॥

अवरंगजेब हा शिवाजीला पुत्र सहित कपटाने दिल्लीस नेतो.

त्याला फसवून शिवाजी परत स्वदेशां येतो.

त्याच्या सैन्याने त्याच्या सेनेस उसेजन येते तें सदृशत.

मग तो शिवाजी अत्यंत कोपायमान होऊन.

शत्रूस जिकण्यास निघतो तो प्रकार. हर्षाचें वर्णन.

बोझाचें वर्णन.

१ अवरंगजेब. २ त्याच्या पुत्रासुद्धा. ३ दिल्ली. ४-५ धर्मराजाआ दुयोधनाने वंचिले तसा. ६ शरैशावसंसाचैरु असा न्याय आहे. ७ अवरंगजेबाला. ८ सेनेला. ९ शिवाजी. १० जीवयेण्याने. ११ मेळेच्या देहास. १२-१३ शिवाजी. १४ गणित. १५ पर्यतासारखे. १६ पर्षेन्यकाळीं जसे द्याप्रमाणें. १७ जाची डोकी. १८ मद्दोदकानें. १९ ज्याचे वेगवान बोझाचा समुदाय. २० उच्चैःश्रव्याला.

श्लोक.

भारताचे वर्जन. भाळा बंदुक वा करांत, पगडी माथ्यास, जोडा
 आंगी आंगरखे रुंदार, कसिती झेले सुरंगी कर्दी
 कल्लेदार मिशा मुखी विलसती भव्याकृती जे नर,
 तेच स्वार हुशार फार बसले मोठ्या तुरंगावर ॥४॥
 काच्याने कटि बांधिती कसुनियां बंड्या अंगी शोभ
 नेठी मल्ल तसे अरुंद टवळे ते चोळणे घालिती
 हाती त्या तरवारि ढालि, बहुधा कोणी कमानी क
 घेती सीर दुजा, अवाज करिती जातां अरातीवरी ॥
 ऐसे हेटकरी नृपा अबडती तैसेच ते मावळे,
 हुबे देउनियां दळांत अणिले स्वार्था जसे कावळे,
 मोठ्या दुर्गमहावनांत त्रिकटस्थानीं सदा जावया,
 हीशी चंचल शूर उग्र समरीं शत्रूस जिंकावया ॥४॥

एवढ्या पोषा-
 क हेटकरी व
 वारवे.

आर्या.

ऐसा दलभार अमित, चाले तंव भूमि हे भरें हाले
 तेव्हांच डोंगराचें, भूधर हें नांव सार्थकीं जालें ॥४॥
 सेनानायक भीमार्जुनसम ऐसे महाप्रबळ जे ते ॥
 संगें शिवनृपतीच्या, निघती युद्धांत कालदळजेते ॥४॥
 येच्छांची कांती, पाहुनि दिसती खरे खराब हिरे
 येतुसिहनाद करिती, क्षणांत अरिसेनिकेश्वरां बहिरे ॥४॥
 प्रबळा वैरिदळाला, गांठुनि तो नृप करीत संगर ह
 रिपुजीविहरणकौशल, जाचें पाहुनि मनीं लणगे गरें हा ॥४॥

अश्वार लोक
 अश्वार.

१ कापूस घातलेले. २ कंदी रंगाचे. ३ भूमीळा धर
 ४ अश्वार. ५ ज्याच्या शस्त्राची. ६ ज्या सैनिकाचे सिंह
 (करी) ७ शत्रु सरदासत. ८ शत्रूचे जीव विण्याचें कुशा
 ९ शिवही हाय लणगे.

गजगज ह्यह्य पत्नी, पत्नी ऐसे परस्परं भिडती ॥
 चिडती कोपे शाली, दुर्भेदा वायुला हि तै भिड ती ॥५०॥
 जाचा शस्त्रेनिकर रिपुमस्तक उडवी रणांत कंदु^३कसे ॥
 त्या ह्यणतील न वैरी, कीं हा प्रत्यक्ष काळवंधु कसे ॥५१॥
 यवनेशा माराया, धावे नृप जेवि गरुड सापाला ॥
 उधळलिल तै रिपुसेव्ये, वात्योयोगे उडे जसा पाला ॥५२॥
 मग सारे रिपुसैनिक, मिळुनि कळ पाहती शिवा तुच्छ ॥
 तंव तो अधिकचि खवळे, न डसे कीं साप तुडधिल्या पुच्छ ५३
 रिपुभट सकळ मिळुनियां, आले तै मिजपतीस राखाया ॥
 नव शिवपंचाननं तो, धावे यवनेशींसिधुरा खाया ॥५४॥
 यवनेश तोचि करिर्वर, शिवभूपति तोचि पंचवदन खरा ॥
 या रूपकीं न कल्पिल, कोण शिवापुधगणा करी नखरी ५५
 मसैमतंगजयुधी, पंचानन वा अजांत वाघ शिरे ॥
 तैसा वैरिगणी शिवभूप शिरोनी खुडी तदीयशिरे^{५६} ॥५६॥
 संपूर्ण शत्रुसेना, लोटि शिव भूपतीवरी जमुनी ॥
 ती ती अगाध सागर, त्याला नृप होतसे अगस्तमुनी ॥५७॥
 रणमंडलांत तळपे, भूप जसा तो नैभांत वारमणी ॥
 झाल्या गतप्रभा तै, रिपुसेना जैवि इंदु^{५८}च्या रमेणी ॥५८॥

युद्ध प्रकार.

- १ दाटी. २ शस्त्रसमुदाय. ३ वेडूप्रमाणें. ४ यमचे भाऊ.
 ५ मोठ्या वा-यानें. ६ शिवाजी हाच सिंह. ७ यवनेश तोच हची
 त्याला साण्याला. ८ मोठा हची. ९ सिंह. १० कोणता कवि.
 ११ शिवाजीच्या शस्त्रांत. १२ नखें. १३ मस्त हस्तीच्या
 समुदायांत. १४ सिंह. १५ मंत्रांत. १६ शिवाजी राजा.
 १७ शत्रूंचीं डोकें. १८ अगस्तिकवि. (यानें समुद्र पिडून टाकिला
 असी पुराणप्रसिद्धि आहे. १९ आकाशांत. २० सूर्य.
 २१ चंद्राच्या. २२ तारा.

शस्त्रें वीरकरीचीं, प्रकाशती परमतीव्र तेजाळ ॥
 अपट्टुनि परस्परांवरि, उठती गगनांत थोर ते जाळ ॥
 धडधड तीफांचा ध्वनि, ऐकुनि भेणे तुरंग धडफड
 तव आरूढ मनुज ही, वेगानें वरुनि खालती पडती
 शस्त्राहत रिपु माहत, पडती गंडस्थळीं सवेग गती
 निजपीडा हरणार्थचि, जाणों मदगंध हुंगण्या लवत
 पुढले पाय करुनि वर, मागिल पायावरी उभे वाज
 घाय नलागो स्वारा, ह्मणुनिचजणुं करिति तेअसी आज
 प्रवळहि अरिसेनेतें, मारी तो भूमिपाळ जोरानें ॥
 नैसा दावानळ बहु, गहनें ही जाळितोच जो रानें
 छेद्री वैरिगणा शिव, जैसा कुलिशायुध क्षितिधुकुळ
 तंव ते नुरुनिच पळती, जैसे का सर्प पाहतां नकुळी

श्लोक.

उन्हाळ्याचा सूर्य प्रखर शिवभूपाळ गमला,
 रिपूंची हारी जो निजकैरवशे जीवेंनकळा ॥
 शारांचा पर्जन्य प्रवळ रणभूमीवरि करी,
 अशुद्धाची वाहे भयकर नदी तें सलहरी ॥ ६९
 अशुद्धाचें पाणी करिवरेंशिवें तेचि मंगैर,
 तैयेंच्या जा सोंडा तुट्टुनि पडल्या ते फणिवरें ॥

१ शस्त्रांचा वीर
 २ अपट्टुनि
 ३ धडधड

१ शस्त्रांचें हणिलेले माहत (ही हत्तीचे मस्तकावर पडण्याची
 उद्दिष्टा आहे.) २ लढाई. ३ इन्द्र. ४ पर्वतसमुदाय
 ५ भुंगसाज. ६ आपल्या किरणयोजें. पक्षीं. खंडणीच्यायोजें
 ७ लढाई. पक्षीं जीव. ८ रत्नाची. ९ लाटापुक्त. १० रण
 ११ हत्तीचीं मंडी. १२ सुसरी. १३ हत्तीच्या तोंडा
 १४ सर्प.

कैचांची शेवोळी, सुनरवदनं तीच कमळें,
नदी ऐसी वाहे प्रकठ रणभूमीतुनि बळें ॥ ६६ ॥

साकी.

विजापूर आणि गोवळकोंडे, तैसें दिल्लीपूर ॥
येथिल नृपती जेर करुनी, सोडी ते जरि शूर ॥ ६७ ॥

शत्रूंचा परा-
भव.

श्लोक.

ऐसे मोगल यावनादिक रिपू जिंकीतसे भूपती,
जाचें नामचि ऐकतां धरधरां ती भीतिने कांपती ॥
तो घेई करभार फारचिः तयांपासुनि मोठ्या वटे,
तद्रानादिक आणि जे धन बहु, तें मोजवेना धटें ॥ ६८ ॥
ज्याचा तात असे सदाशिव सुधी माता सती पारवती,
गांव व्यंबक हें गणेश अभिधा लेले उपाख्याहि ती ॥
त्यानें निर्मियलें शिवाजिवरि जें काव्य श्रमार्जे महा,
त्याचा सर्ग निसर्गसुंदर असा हा साहवाही पहा ६९
हा प्रकारे हा श्रीशिवाजीचरित्राख्यकाव्याचा षष्ठ सर्ग
समाप्त झाला.

उपसंहार वि-
ग्विजयाचा.

अथ श्रीशिवाजीचरित्रसप्तमसर्गप्रारंभ.



श्लोक.

ऐशा दिग्विजय करुनि परते तो मागुती भूपती,
शस्त्रें हाति धरोनि वीरभणि ते जा भोंवती चालती ॥

दिग्विजय क-
रुन शिवाजा-
ची स्वारी मा-
घारी फिरते.

१-२ केश तेच शेवोळी. ३ याचा कर्ता शिवाजी हा अध्याहृत
आहे. ४ दिल्ली घोरचे राजे. ५ शिवाजी. ६ बळानें. ७ मोठ्या
तराजुनेंही मोजवेना. ८ स्वतारण्य. ९ वीरश्रेष्ठ.

शिवाजीचरित्र.

घोडेस्वार, पदाति, हत्ति बरवे संख्या जयांना नसे,
तो कुंतीसुतअर्जुनापरि तदा स्वीया प्रजाते दिसे ॥ १ ॥

खंडोजी जगताप, बाजि जळगे तान्हाजि शिके महा,
संभाजी तळगे, पिलाजि सणसे, सूर्याजि काळे पहा ॥
चांगाजी कडु, वांगराव टवळे, नेमाजि शिंदे, तसे,
हांडे, ठाकुर, पारठे, मळधडे, डोळे, धमाले, असे ॥२॥

संभाजि, कावजि, वुवाजि, पवार शूर,
केरोजि, देवजि, धनाजि, सयाजि वीर ॥

बाजी, मुरार, विठुजी, कडु, हाडकार,

दादाजि बापुजि, हिरोजि, इद्राजि पीर ॥ ३ ॥

सोमाजी जिवजी, मुधोजि गणजी, रामाजि दारेकर,
बाबाजी प्रभु, येसजी, चिमणजी बापू महार्णविर ॥
नागोजी फरजंद, बाळजि, अरेसावाख्य, पाठेकर,
कीकाठे, भगवानराव, हरजी राजे तुळाजी कर ॥ ४ ॥

रायाजी, गडधे, हिराजि सळके, येसाजि खांडेकर,
कान्होजी अंगरे, तुकोजि उचले, जेसिंग पालेकर ॥
रुण्याजी कडु, कांकडे, भुजबळी, संताजि, ते भौसले,
इबादी सरदार लोक विभुच्या स्वारी सर्वे चालले ॥ ५ ॥

ज्यांच्या पाठिवरी मृदू नवहुली सकलादिच्या घातल्या,
चंटा दोनहि बाजुला करिती त्या नादा गुणी बांधिल्या ॥

हानी अंकुश घेउनी सुरुचिर स्कंधी सुखे बैसले,

माहूत प्रभुच्या मतंगज असे स्वारीपुढे चालले ॥ ६ ॥

तंगाने कसिले जपूनी बरवे खोगीर पाठीवरी,

गंगा स्वार द्यादार बुढिचा चौफेर तो भर्जरी ॥

तोंडाभाजिं लगाम तीक्ष्ण अणिचा, सोनेरि माळां गळीं,
आघाडीस संजुनि चाललि असी तें वाजिची मंडळी ॥७॥
कितिकिति^१ अह्वास ही हणुनि गर्वयोगें अहा,
अति प्रजय वाजिनी उधळिली धुळी तें महां ॥
मनीं जणुं अणून कीं जलधितें भरावें हिनें,
भिळेल मग चालण्या जमिन फार या रीतिनें ॥८॥

घोड्यांच्या योगानें धूळ उडाली तीयर उपेक्षा.

आयी.

फडफडती वाय्यानें, ध्वजा निशाणें, तसा जरीपटका ॥
यदोगें आलीसे, बहुतचि शोभा, नृपाचिया कटका ॥९॥
ऐशा थाळानें तो, स्वस्थाना पातला, जई नृपती ॥
तेव्हां प्रजा तयाचा, प्रेमें नीरांजनाविधी करिती ॥१०॥
आतां कोठें कीजे, मुख्य स्थल आपणा रहायास ॥
द्यावा विचार मग तो, शिव नृपती लागला करायास ॥११॥

निशाणें य जरीपटका.

शिवाजीस आरती करितात.

तो स्थळविचार करितो.

श्लोकः

प्रीती शेतकरीं बहुत करिती शेतांत साळी गंधू,
शाळू नागलि बाजरी हरभरें ज्वारी वटाणे बहू ॥
बागाईत जमीन तीत मिरच्या, बांग्या, दुधे, भोंपळे,
काळा ऊंस रसाळ, मेथि, चवळी, भेंड्या, गवांध्यामुळे ॥१२॥
मोटांच्या विहिरी विशाळ व चिरेबंदी सुध्या बांधिल्या,
झाडें भोवति लाउनी दिनेंकरच्छाया बऱ्या साधिल्या ॥
मोटेनें वर पाणि नेत असतां लळकारिती ते बळें,
माळी भूशकलें जळें भिजविती शोभाढ्य ऐसे मळे ॥१३॥

अर्थ उत्तम धान्ये वगैरे होतात.

जेथें बागाईत असते.

१ थोडी जमोन. २ सैन्याला. ३ आरती ओवाळणें. ४ ज्या देशाच्या आसपासच्या भागां. ५ सूर्याची सावली. ६ जमिनीचे वाफे तफे वा.

शिवाजीचरित्र.

१०२

जुद्धे इतिग
दुःखे मयि रा २
पुत्रे मयि रा ३
असमयम्.

के देहावाच-
न्य कर्म शास्त्र
पुत्रे मयि रा ३
राजावली रा-
जावली करिनी
राजावली को-
राजावली उर-
६६.

ज्यादेशी मृग कालवीठ असती तो हिंदुधर्मा शुची,
दर्भ, ब्रह्मतर्क, पवित्र सरिता, तीर्थे, सदनी रुची ॥

स्थाने ही मुनिची कचित् बहुजनीं भूपें स्वतां पाहुनी,
गादी रायगडीं प्रशस्त रचिली सद्भाविली लागुनी ॥१४॥

आर्या.

मग तो रायगडाप्रति, गागाभट्टाभिध द्विजेंद्रास ॥

काशीहुनी अणवुनी, करवी राज्याभिषेककार्यास ॥१५॥

श्लोक.

केला मंडप, कुंडशास्त्रविधिनें, वेदी ग्रहांची बरी,
आले ब्राह्मण सर्व वेद वदनीं, ज्यांची खरी वैखरी ॥
श्रौतस्मार्तविधीत ही कुशलता, जे शुद्ध अभ्यंतरीं,
तेजानें अतिशोभती दिनपती शोभे जसा अंशरीं ॥१६॥

सामग्री सुमनें, सुगंधकमले, जाई, जुई, मोगरी,
धूपीमोद ययेष्ट वातगतिनें संचारला अंतरीं ॥

तैसे दीप हि साज्य तें उजळिले, गंधें नवीं केशरी,
पकानें विविधें करोनि रचिले नैवेद्य नानापरी ॥१७॥

दूर्वा, दर्भ, सुपंचपल्लव, सैमित्, त्रौद्यक्षता साज्या,
तानूलीदंलुंद कोमल, नव्या मोठ्या सुपाण्या बव्या ॥
आंबे, अंजिर, नारिकेळ, बकुळें, सीताफळें, जांभळें,
पेक, रामफळें, बदाम, बदरें, अक्रोड, रंभीफळें, ॥१८॥

१ शुद्ध. २ पळसाचीं झाडें. ३ पवित्र नद्या. ४ वाणी.
५ धूपी. ६ आकाशांत. ७ धूपाचा सुवास. ८ आना जांभुळ
९ आंबे. १० तांदळाच्या अक्षता.
११ चिण्याचीं पातें. १२ केळी.

कुंडशास्त्र
पुत्रे मयि रा ३

मग तो राय
गागाभट्टाभिध
द्विजेंद्रास

पुत्रे मयि रा ३
राजावली रा-
जावली करिनी
राजावली को-
राजावली उर-
६६.

गंगापुष्करसिधुतीर्थसलिले, स्वर्णादिकुंभात्तरी,
सालंकार तुरंग दंतिनिवहा केलें उभें खेवरी ॥

पवित्र जळानें
पूर्ण सुवर्णादि
कलशा अलंकृत
हनीं घोडे.

कन्या व सु-
वासिनी.

कन्या मंगलवस्त्रवेष्टित अशा, सौभाग्यशाली स्त्रिया,
आल्या त्या अभिषेककार्यसमयीं प्रेमें शिवाजीच्या ॥१९॥

उत्तम मुहूर्तां
राज्याभिषेक
होतो.

करोनी असा सर्व संभार सिद्ध,
सुलभीं उपाध्याय तेव्हां प्रदुद्ध ॥
सैपत्नीक सिंहासनस्था नृपौला,
करीती संपुष्टाभिषेकक्रियेला* ॥२०॥

दंके, ढोल, मृदंग, गोमूख, तसे, तासे, बहू चौघडे,
वाजंत्री, रणसिंग, नौबदि, बरा बाजा ययांचा झडे ॥
तोफांचे भडके धडाधड असे होती, तदा जो ध्वनी,
झाला; ऐकुनि तो रिपूस निपजे तत्काळ भीती मनीं ॥२१॥
वेश्या नाचति हौशिनें थयथयां दावूनि नाना गती,
सारंग्या, तबले, सतार, मुरजे, पावे, बरे वाजती ॥
गाती मायक, चोबदार करिती ललकार त्या उत्सवीं,
छत्रातें धरिती बरी उडविती तें चांमरें तीं नवीं ॥२२॥
राजे लोक उपायनें बहुविधे अत्यादरे अपिती,
तैसे आस अहेर थोर करिती कोणी^{१२} पुढें ठेविती ॥

त्यासमयीं वा-
शाचा गजर हो.
तो.
तोफा सुटतात.

कळवांतिणी
नाचतात चोब-
दार ललकारता-
त छत्र धरितात
चौन्या वारिता-
त.

राजे नजराणे
करितात जास
अहेर करितात.

१ सोन्याच्या वगैरे कलशांत. २ अंगण्यांत. ३-४ स्त्री सहवर्त्तमान
सिंहासनावर बसलेला जो नृप (शिवाजी) त्याला. ५ राज्याभिषेक
आर्या.

* पंभ्रांई शाहाण्णव, शककालीं ज्येष्ठ शुक्लपक्षांत ॥

झाला रायगडां शिवनृपती अभिषेक ठेवि लक्षांत ॥ १ ॥

६ हीं वाद्यांचीं नांवे ७ भोवारे. ८ संजिन्या. ९ चौघावर
(याचा अन्वय पुढे व मागे.) १० चौन्या. ११ सोयरे पायरे लोक.
१२ कोणी अहेर पुढें ठेविती असा अन्वय.

भोठे पाटिल भेट देति रूपये आनंद पावोनियां,
अन्यानीं मुजरे दुखनि विनया दाऊनि केले तेया

नवनेत्रं शि-
वजी कीर्णस
कस्य भासतो
एवं उदेनाउं-
करामे वर्धन.

जैनांस नृपती गमे, सकल योधितानां स्मरं,
खैलां प्रबल शार्सिता, निजजैनांस लक्ष्मीधरं ॥
गमे, रिपुगणांसही प्रलयकालरूपी मनीं,
शिवांजि वसुधापती, स्थित सभेत सिंहासनीं ॥२

श्री अद्वैताना-
सनीं विद्वे.

बेड्या तोडुनि बंदिवान अवघे बंदीतुनीं सोडिले,
तैसे पोपट, सारिका, व चिमणेया जे पंजरीं^{१३}
लोकांनीं इतऊर्ध्व गोधनधनासुद्धां सुखानें घरीं,
राहावें असि जाहिरात दिधली देशीं व देशांतरीं

बाळमनेसुद्धां
केवळी स्वस्य
एतावें त्यांचे
कवचवप पाऊ-
व केवें जारिल
ज्या बाहिरा-
ती तो एतयांत
गिकटिकाणीं
उडिरनीं.

अश्वपान वा-
हून जोऊन शि-
व मन्नायना व-
शे.

दीनानाथ गरीब पंगु बधिरा अनें दिलीं सादरे,
केलीं ब्राह्मणभोजनें, स्वसुद्धदां संतोषवीले बरे
हेमालक्ष्मणा महार्हवसैना देऊनियां दक्षिणा,
केल्या भूपतिनें उदारमतिनें सच्छिष्टसंभावना

शिवाजी राज्य
काहीद असतां
काय सायां व-
जैव्य पडता.
कीर्णत रोषावे-
न इत्यादिका-
नीं काया हीं
काय.

नीतीनें मग चालवीत असतां राज्या शिवाजी
कौळी वर्षति मेघ सर्वविषयीं, धान्यादिका देति

- १ मळतेळा. २ शिवाजीला. ३ साधारण लोकांत
(असागमे.) ५ खियांस. ६ काम. ७ दुष्टांस. ८
९ स्वजतसि. १० विष्णु. ११ शिवाजीराजा. १२
याया अश्वपान. १३ पिज्यांत. १४ सोन्याचे
१५ उंची वळे. १६ साधुशिष्टांचा सत्कार. १७
१८ सर्वदेशी. १९ पृथ्वी.

चीरांचें आणि अग्निचें भय नसे मारी न मारी जना,
 सर्वां सौख्य असे अखंडित कधी आधी नवाधी मना ॥२७॥
 जेकां मानधनाग्रणी आणि जे शौर्ये, बळे, आंगळे,
 जानां सौयुध देखुनी रणमुखीं भीती रिपूंचीं दळे ॥
 जे का स्वाभिहितार्थ दुर्लभ अशा प्राणासही वेचिती,
 ऐसे शूरशिरोमणी स्वनिकटीं ठेवीतसे भूपती ॥२८॥
 राजाचा पहिला प्रधान असतो संज्ञा त्या पेशवा,
 त्याचें काम असे दिवाणगिरिचें पंतप्रधानाख्य वा ॥
 ज्याचें पंतअमात्य नांव दुसरा मंत्री जमावंदिचें,
 खर्चाच्या श्रित्तिचेहि काम असतें त्याच्याकडे रीतिचें २९
 हुदा दसरिचा व बारनिशिचा ज्याचा, त्या भूपती,
 ज्ञाति पंतसचीव सभ्य अभिधा देती व सत्कारिती ॥
 कोठीचा हुजरातिचाहि पति जो मंत्री त्या बोलती,
 सेनेचा अधिकारि जो दृढवपू त्यालाच सेनापती ॥३०॥
 कामें जी परराजकीय असती; त्यांतें स्वतां पाहणें,
 राजाचा बकिलाबरीवर सदा सद्युक्तिनें बोलणें ॥
 त्या कामावर कारभारि असतो तो मानसाचा सुधा,
 सारासारविचारशील सुगुणी त्याची सुमंताभिधा ॥३१॥
 व्यापारांत निमग्न लोक असतां देती व घेती महां,
 मध्ये उद्भवती केली जणुनियां जाती नृपाच्या गृही ॥

तो आपल्या
 संग्रहीं उरुम
 मनुष्यास ठेवि-
 ती.

त्याचे अष्ट
 प्रधान व त्याचीं
 कामें.
 पेशवा.
 पंत अमात्य.

पंत सचीव.

मंत्री.
 सेनापति.

सुमंत.

न्यायाधीश

१ जरीमरी. २ काळजी. ३ मोठेमानी. ४ हत्यारबंद.
 ५ लढाईत. ६ पंत प्रधान ही संज्ञा त्यालाच असते. (या
 पदाचा अन्वय कामाकडे नव्हे. ७ ज्याकडे दसरचा हुदा व जो-
 बारनिशी करणार त्याला. ८ शरीरानें बळकट. ९ सेनापति असे
 (बोलती.) १० हें कलीचें विशेषण. ११ कज्ये. १२ अदालतीत.

शिवाजी.

राज्याचा मु-
दारी.

त्याचे विषय
बाबत र कु-
दारी.
जे कोणता
कडे ध्यायून
देऊन.

जे कायदेव-
क विविधे.

भारामार गुन्हे दगा करिति जे, त्यांचा निवाडा क
न्यायाधीश असी तयास दिधली आख्या नृपालें व
शास्त्रें पाहुनि पृच्छकास कथितो प्रश्नोत्तरां जो नर
त्यातें पंडितराव नांव वहिले देती धराधीश्वर ॥
ऐसे अष्ट महा प्रधान अपल्या कार्यार्थ संस्थापुनी,
केले राज्य शिवाजिनें निजबळें शत्रू लया लावुनी ॥
बाळाजी अवजी, विसाजि मथुरे, अण्णाजि दत्तो,
कृष्णाजी सावजी, शिवाजि नृहरी, कोन्हेरपंत, क्रम
काशीपंत, निराजि रावजि, तिमार्जी शामजी नायि
पुंडे त्रिवक भास्कराख्य, सुमती विश्वासरावादिक ॥
मीरोत्रिवक पिंगळे, नरहरि आनंदरायाव्हय,
बाळाजी रघुनाथ, रावजि सुभे, व्येकाजि दत्तात्रय
संक्राजी निळकंठ, शामजि अबा, ऐसाजि गोविदजी
ऐसे कारकुनांत मुख्य असती मुत्सद्धिच्या ही ब्रजी ॥ ३
विश्वासू नर ठेवितो स्वनिकटी रक्षार्थ राज्याच्या,
राहेना मग अल्पही रिपुकृता शंका तया राज्या ॥
कार्यातीं निज सेवकांस विपुल्या जी देतसे संपदा,
संगी तीच जनां कृतज्ञपण हो लोकांत त्याचें सदा ॥
तो मित्रापरि सेवकां गणितसे, सप्रेमवृत्ती सदा,
मित्रातें निजबंधुसीं सम गणी देवानियां संपदा ॥
तैसे बंधुजनास आत्मसम तो मानीतसे तत्वतां,
ऐसा सेवकमित्रबंधुसह तो वागे शिवाजी स्वतां ॥ ३७
कामकोधादि सारा रिपुगण जिणुनी इंद्रियांचा जयानें
बागू इच्छीतसे तो मनुविहितप्रथे तुर्गमें ही श्रमानें ॥

१. मनु साहीतलेल्या रीतने. २. कठिण (हे पथाचे विशेष)

काळाच्या वांटणीला करुनिनिशिदिनीं आळसालाख्यजूनी,
कार्यातें नेमिलेल्या समर्थ करितसे नीतिमार्गा धरोनी ॥ ३८ ॥

काळाची वांट-
णी करितो.

करी क्रीणि अन्याय लोकांत कांहीं,
करी दंड या उक्त मन्वादिकांहीं ॥
असो तो रिपू आप्त वा स्वीय पुत्र,
धरी त्यावरी न्यायरीत्याच शस्त्र ॥ ३९ ॥

शत्रुमित्रांस
समान दंड क-
रितो.

धरी मानसी योग्य धर्मार्थकासा,
करी छदमा तो बसेना रिकामा ॥
असे स्वप्रजारक्षणीं लक्ष त्याचें,
जसे आत्मसुखावरी त्या पियाचें ॥ ४० ॥

तो धार्मिक व
उद्योगी व प्रजा
पालनतत्पर हो
तो.

सर्वत्र पृथिवीपती शिवजिला बहू तें भिती,
अमोलिक उपायेंनें अणुनियां तया अपिती ॥
मैत्रगारभवाजिची भिविड भीड दारापुढें,
न वायुस हि तेंधवां रिधें शिरावया सांपडे ॥ ४१ ॥

धाकणें शत्रु
त्याचें कसें आ-
र्जव करित अ-
सत तें उदाता
लंकारणें.

सांभा वेदार्थ अणवावया करितसे दानास तो भूमती,
दानविहि कदापि तो नच करी केल्याविना संकृती ॥
जाचा ठाई जसा असे गुण तसी त्याची विशारें पहा,
लोकीं संकृति तो करी नरपती स्थैल्यच किंवा सैहा ४२
गोशालेंत जुन्या नव्या प्रसवल्या गाईं हसी वासरें,
खाती चार नवीन पेंड सरक्या बांधे ज्यांचे बरे ॥
प्रातःकाळि दुधें निघालिं हणजे जाती वनाभ्यंतरी,
चारा खाउनी हिंडती मग तया गोंवारि नेती घरीं ॥ ४३ ॥

तो साम, दा-
नावाचून, दान,
सत्कारावाचून-
वसत्कार गुणा
वां चून करीत
नाहीं.

गोशालेंचें व-
र्णन.

१ सांगीतलेला (दंड.) २ मनुयाज्ञवल्क्य इत्यादिक धर्म-
प्रवर्तक आचार्यानां. ३ शत्रु राजे. ४ नजराने. ५ हत्ती रथ घोडे
याची (भीड-दाटी.) ६ अवकाश. ७ मैत्री. ८ सत्कार.
९-१० अल्प किंवा मोठी (संकृती) जसा गुण असेल तदनुसार.

शिवाजीने जि- बांधारी नळदुर्ग कोंकण पुणे कर्णाट रामेश्वर,
 जिळेच्या प्रांता चंदी त्र्यंबक वांगलाण बरवें प्रख्यात चंदावर ॥
 जिळेच्या मरुपमुख्य एडूर स्फुट बेदनूर अरणी चांदे वराडादिका,
 प्रांतांतें जिणुनी करीत वश तें राजा शिवाजी निका ४४
 घोंसाळागड, आरनाळ, भिवडा, भूपाळ, तो खेळणा,
 खांदेरी, बिरवाडि, सागर तुगा, तो रोहिडा, तोरणा ॥
 वासोटा, शिवनेरि, मेद, सगडा, सिंहाख्य, तो लिंगणा,
 वैराटाख्य वसंत वंदन नदी कर्नाट ही रांगणा ॥ ४६ ॥
 कृष्णा त्र्यंबक रामसेज अंबठा केराक कावडसे,
 कस्तूरी अमरापुरी दिधपली वल्या अनंदी वसे ॥
 आकोले भृंगरम्य सिंध जवला अर्काट कड्वाळका,
 इत्यादी गड घेउनी विभु महा राजा करी कौतुका ॥ ४५ ॥
 हेस्ती, उष्ट्र, सरज, शस्त्र, रथ, सत्तांबूल, वस्तू, जले,
 धान्ये, लेखन, यंत्रे, पाक, शिबिरे, आंखेट, जेठी^१, भले^२
 वांबे^३ नाटक वैद्य^३ मुख्य अठरा शाळा शिवाजीच्या,
 होल्या उत्तम फारशीत ल्हाणती तें कारखाने जयां ॥ ४६ ॥
 धान्यागार महाल गोधन गृहे पागा शिवंदी घरे,
 वैस्त्रागार हि टंकसाळ बरवी क्षेर्त्रादि जागा बरे ॥

अथवा कार-
 खाने सोळावना
 वरी.

वया महाळ
 कोठी
 वरी.

१ हे कौतुकाचे विशेषण. २ गजशाळा उष्ट्रशाळा रत्नशाळा
 अशीं अठराशाळांची संस्कृत नावे आहेत त्यांनाच पिळखाना उष्ट्र-
 खाना जवाहीरखाना शिळेखाना अशीं यवनी नावे आहेत. ३ तांबू-
 लशाळा, सराफखाना. ४ जिन्नसखाना. ५ अंबरखाना. ६ दार-
 खाना. ७ तोफखाना. ८ सुदबस. ९ फरासखाना. १० शिकारखाना.
 ११ मजशाळा. ताळीमखाना. १२ नगारखाना. १३ दवाखाना,
 सारखाना. १४ महाळ कोठी. १५ जामदार. १६ महाळ शेरी
 (याग कोरे.)

सौदागीर, इमारती, सुतरुणी माहाल तो चौबिके,
ब्रव्यागार असे महाल असती बारा पुरे रौजिक ॥ ४७ ॥

आर्या.

ऐशापरी व्यवस्था, केली त्याने प्रजेचिया अवनी ॥
वसती एकत्र श्री, मति, नीती, ज्याचिया सदा भवनी ॥ ४८ ॥
व्यंकोजी नावाचा, होता सापल बंधु जो राया ॥
कर्णाटकांत त्याला, मग तो जायी ससैन्य भेटाया ॥ ४९ ॥
मार्गी गहनारण्यां द्वादशदिन तो करी तपश्चर्या ॥
अंती छेदूलागे, मस्तक तें प्रकट जाहली आर्या ॥ ५० ॥
इष्टवरा देउनि त्या, अंतर्हित जाहली भवानी ती ॥
जीच्या उपकारातें, सुरवर, किन्नर, सदैव वानीती ॥ ५१ ॥

अशी व्यवस्था
करून तो शि-
वाजी.

कर्णाटकांत आ-
पल्या भावाला
भेटायास जातो.
मार्गां बारादि-
यस घोर तप
करितो.

भवानी प्रत्यक्ष
येऊन त्याला
वर देऊन अद-
श्य होते.

मग तो भावाल
भेटून परत स्व
स्थलाप्रत येतो.

श्रीरामदास-
स्वामां शिवाजी-
कडे येतात व
त्याला बोध क-
रितात तो प्र-
कार.

मग तो भेटुनि भावा, परतुनि आला स्वकीय गेहातें ॥
रक्षी प्रजेस जैसें, नचि तैसें आपुल्याहि देहातें ॥ ५२ ॥
कोणेएके काळीं, येई श्रीरामदास नृपसदनीं ॥
चाले संतत ज्याचा, पूर्त श्रीरामनामजप वदनीं ॥ ५३ ॥
तो नर नव्हेचि परिहो, धर्म स्वयमेव मूर्तकीं आला ॥
साधूपदेशयोगें, निज मार्गी दावण्यास नरपाळा ॥ ५४ ॥
त्या पाहतांचि सत्वर, ये भूपा कळविण्या प्रतीहारी ॥
कर जोडुनि ह्मणेजी, कोणि महा साधु पातले दारीं ॥ ५५ ॥
हां हां कोठें दावी, ऐसें तो संभ्रमें पुसे नृपती ॥
साधूंच्या आगमनीं, सुविनयसंपन्न ते असे जपती ॥ ५६ ॥

१ तरुणीमहाल (अंतःपुर.) २ लांकडे वगैरे. ३ असे राजाचे
बारा महाल होते. ४ पवित्र अशा श्रीरामनामाचा जप. ५ रामदास
(नर नव्हे.) ६ द्वारपालिका. ७ नव.

अत्यादरपूर्वक नृप, जाडानि त्याच्या पदीं करी न
सकलभवा नरीचें, विमुख कधीं साधुवंदनीं नमन॥
स्वीये शिरीं मुकुटमणि, श्रेणी तेचि प्रदीपैशुभराज
तद्योगे नमनभिषे, नृप गुरुचें पादपद्म नीराजी ॥१८॥
विजयी भव वस्त अशा, आशीर्वादास देतसे दास
सदनुग्रहें कदापी, मानव होतो न पात्र खेदास ॥
स्वामी इकडुनि ऐसें, बोलोनी नृप त्यास सद्नात
नैवोनि आसनावरि, वैसवि तो दृष्ट जां निजमनात॥
पाशाध्यादिकपूजा, करित असे भक्तिने नृपति त्याच
ऐसी दृढ भक्तिजनीं, पुत्राला ही नसे निज पित्याची॥
कर जोडोनि हाणे नृप, केलें जैसे पवित्र गेहातें ॥
पार्दरजे तेंवि करा, उपदेशें करान याहि देहातें ॥१९॥
संसारसागरीं मी, स्वामी बुडतो ययाचिया तीरणीं
भवदुपदेशावांचुनि, नचि दुसरी हो मला दिसे तरणी॥
दास हाणे वत्सा तुज, झाली मति हें सुपुण्यराशीनें
सकलां अशुभां निरसुनि, जी अंतीं सत्पदा नरीशेने १३
कचंदनवनितादिक विषयां वांताशनेपरी लागी ॥
नैरापिबोध करिते, वेदांतींची अशाच रीत्या गी १८ ॥६॥

१. शा नष्टात्वा अन्वय मन या पदाशीं. २ स्वकीय. मस्तक
रीळ मुकुटसंबंधी मण्याची जी पंक्ति तीच. ३ दीपांची उन्नम प
४ ओवाळी (गुरुपादपदातें.) ५ जो निजमनीं दृष्ट तो (असा
असा अन्वय. ६ शा तृतीयेचा अन्वय पूर्वाधिकडे. ७ या मा
देहाजही (पवित्र करा.) ८ यांच्या तारणाविषयीं. ९ नी
१० पातकांस. ११ उन्नम पदाप्रत. १२ नराळा. १३
१४ कुळाच्या माळा, चंदनाची उठी, स्त्रिया इत्यादि विषय
१५ ओकून टाकलेल्या पदार्थाचें पुनः भक्षण करणें त्याप्रम
१६ नैराण्याचा बोध. १७ वेदातिशयाची. याचा संबंध गी
१८ वाणी (वाक्यें.)

यास्तव गृहदारादिक, विषयक सोडुनि समस्त आसक्ती ॥

श्रीमद्भगवत्पदयुग-कमलाची सर्वदा करी भक्ती ॥६६॥

कामक्रोधादिक षट्, वैरी हे त्रास देति जीवास ॥

कामादि षट्परिपू

त्यांत हि मानवदेही, करिते हृदयांत काळजी वास ।६७।

सुज्ञे धरू नये वा, दुष्ट जनाच्या कदापि संगतिला ॥

तत्सम दुसरा न दिसे, प्रतिबंधनहेतु वत्सं सद्रतिला ।६८।

उपडुनियां टाकावे, प्रथमचि रे या मनांतुनी कामा ॥

काम.

सर्वानर्थकरचि तो, लणुनि तयाची स्थिती नये कामा ॥६९॥

कामावाप्ति न होतां, क्रोधाची येतसे मना उकळी ॥

जेथे क्रोधोत्पत्ती, तेथे आहेचि वा अगाऊ कळी ॥७०॥

कामाने सर्वांचे, बाटविलेसे नरोत्तमा चित्त ॥

तेणे पूर्त विरक्ती, न रुचे रुचते सदार सुतवित्त ॥७१॥

अर्सती युवती करिती, परोपरी नरवरा ; सदा नखरे ॥

न खरे मानावे ते, देती जें सुमतिच्या नळी नख रे ॥७२॥

कांताकनकधनादिक, जैसा देते मनास अति साज ॥

तैसा भांग अफू मधु, यांचा ही दैतनाहिच सर्माजे ॥७३॥

षट्परेपुमाजी भूपा, जाणे वा अग्रगण्य काम खरा ॥

तत्पर होतो नरजो, अणुमात्रहि तो उणा असे न खरो ॥७४॥

भ्रम्र मनोरथ होतां, क्रोधाने व्याप्त होतसे नर तो ॥

क्रोध.

यास्तव मुळीच कामीं, चित्त तुझे नरपते कधी न रतो ॥७५॥

१ हे संबोधन. २ उपयोगास. ३ इच्छित नमिच्छालें तर. ४ पूर्वीच.
५ कळह. ६ पवित्र. ७ वैराग्य. ८ दुष्ट. ९ स्त्रिया. १० सहृदयीच्या.
११ नळीं नख देणे झणजे ठार मारणे. १२ समुदाय. (भांग अफू
इत्यादिकांचा) १३ गाढवाला (अणुमात्र हि उणा न.)

तो नर नव्हेचि अंध, क्षितीश्वरा जो विहीन नयन
 कोषाधीनचि अंध, श्रेष्ठ वदति त्यांत अन्यथा नाहीं।
 पापाला मूळ असे, लोभ असें सर्व बोलती संत ॥
 जो आगी लोभातें, त्याच्या सौख्या नसेचि ना अंत।
 अज्ञानें मोह पडे यास्तव तूं ज्ञान आधिं संपादी
 नसताही सर्प द्विसे, अज्ञानाच्या वशीचि, जी वादी
 मोहाच्या योगानें, ज्ञान्याहि भ्रांति पडतसे मोठी ॥
 आचारि ईशदया बहु, तोचि दूर ह्या मनांतुनी लोटी
 धनयौवनादियोगें, येतो जो माज तोचि मद जाणे
 रावणवाणार्जुनमुख नाशियले वश करोनियां जाणें।
 परदुःखसुखानीं जो, क्रमें करित सौख्य, दुःख, मत्सर
 त्यातें सौहुनि संगीं^१, चित्त तुझे सार्धुंच्याचि वत्स रते
 त्रैलोक्याही जिंकी, त्याला विजयी अहो कधीं न ह
 परि ह्या घट्टरिपुवर्गा, जिंकी त्यालाच मात्र विजयि गण
 आहे एक जगाचा, सृष्टिस्थितिनाशनास कर्त्तारें ॥
 जेणें इच्छामात्रें, निर्मियले, भूखगोल खग तारे ॥ ८
 श्रीरामादिक रूपा, घेउनियां जो जगांत अयतरतो
 त्यातें प्रेमपुरःसर, भजतां निश्चय मनुष्य भव तरतो ॥ ९
 ऐशा तो दासकृता, बोधा ऐकुनि विरागयुत चित्तें ॥
 मानी तत्काल मनीं, तृणवत् सारीं सदारसुतचित्तें ॥ ८

१ जी वादी जी (अज्ञानमूलक मोहानें सर्प भासतो.) -
 मोहाला. ३ रावण, वाणासुर, कार्तवीर्यार्जुन इत्यादिकांस
 शत्रुत्व भव आहेत.) ४ ज्या पदानें. ५ पराच्या दुःखानें
 व पराच्या सुखानें दुःख व्हावें असा मत्सरांत गुण आहे. ६ स
 मनीं. ७ सत्त्वनाच्या. ह्या घट्टीचा संबंध संगीं याकडे. ८
 सत्त्वनाच्या. ९ निश्चयेंकडून (हें अव्यय होय.)

गुरुचें मुख तेंचि कमल तरुतबोधामरंदेचि हणारवें ॥
 कर्णपुटें पानकरी, शिव त्या हणुनी नकां अलि गणारवें ८५
 वैराग्यभाग्य येतां, भूप हणणे मज नकोचि वैभव हें ॥
 संपत्ती राज्य धर्नें, दिसती मजला समस्त दुःखेंवहें ॥ ८६ ॥
 ठेवुनि पुनःपुन्हा तौ, दासाच्या पादपंकजीं भाळा ॥
 आतां राज्य नको मज, हणणे इतःपर तुझीच सांभाळा ८७

तो रामदासां-
 ला सर्व राज्य
 समर्पितो.

पाहुनि त्याचा आग्रह, दास हणणे माझियाच नामानें ॥
 चालवणें राज्य तुवां, हें मग त्या नृपतिच्या मना माने ॥ ८८ ॥

रामदास तें
 त्यालाच चाल-
 वायास सांगतो.

भैगवा पटका कटकीं, अभिवंदन रामराम शब्दानें ॥
 ही स्वस्वामित्वाचीं, कथिलीं चिन्हें तयास दासानें ॥ ८९ ॥

आपलीं दोन-
 चिन्हे वूळाचं
 सांगतो.

शिर सामान्य करोनो, नृपकरि पूजन पुनश्च दासाचें ॥
 घेई आशीर्वाद हि, त्याचे ते होत जे सदा सांचे ॥ ९० ॥
 ठेवुनि हस्तक मस्तकीं, जाती मग रामदास निजभवनीं ॥
 र्वत्कीर्तीदुकराहीं, ध्रैवलित अद्यापि ही असे अंवेनी ॥ ९१ ॥

मग आशीर्वा-
 द देउन.

रामदास स्व-
 स्थळास जातो-

१ फुलांतीळ रत्न. २ भ्रमर. ३ दुःखकारक. ४ लश्करांत
 भगवें निज्ञान बाळगणें आणि अभिवंदनसमयीं रामराम असें
 हणणें हीं दोन माझिं चिन्हें चालवून तुंच हें राज्य माझ्या वतीनें
 चाळीव असी रामदासानें शिवाजीस आज्ञा केली. त्याप्रमाणें
 शिवाजी दासाच्या संतोषार्थ मान्य करिता झाला. यासाठीं लश्क-
 रांत भगवा झेंडा वापरण्याचा आणि मराठ्यांलोकांत पररपरें
 अभिवंदन करिते वेळीं "रामराम" असे शब्द उच्चारण्याचा
 जो संप्रदाय पडला आहे तो तेव्हापासूनच होय. ५. रामदासाचे
 (आशीर्वाद.) ६ जे आशीर्वाद. ७ खरें (होत.) ८ ज्या राम-
 दासाच्या कीर्तिरूपचंद्रकिरणानीं. ९ शुभ्र झालेली. १० पृथ्वी.

श्लोक.

शिवाजीच्या
कविचरित्राचा उद्भव-
काव्य.

चित्ती श्रीश्रीपदास सत्यवचना जो नित्य जिऱ्हेवरी,
शत्रूंच्या मुकुटांस पादयुगुलीं दानैश्रियेतें करी ॥
वाक्यें श्रीगुरुंच्या महीसहि भुंजीं, 'शीर्षी' किराटा धेंरी,
धर्मानें जनपालनास सुमती ती श्रीशिवाजी करी ॥९२॥
पूर्वीं जा रचेंना बनूनि अवघ्या गेल्या लया त्या अतां,
दावी वींगिवभवे जगांत कवि जो प्रत्यक्षची तत्वता ॥
आची त्यासमयीं कचित् चुकि पडे, आणूनका ती मनीं,
कौटुंब्यांतुधिला तुझा विनवितो पाणिद्वया जोडुनी ॥९३॥
ज्याचा नात असे सदाशिव रुती माता सती पार्वती,
गांव अंबक हें गणेश अभिधा लेले उगाख्याहि ती ॥
त्याणें हें शिवराजकाव्य रचिलें, त्यांतील हा सातवा,
सर्ग श्रेष्ठ विलोकुनी निजमनीं भावामृता सांचवा ॥९४

१ ईश्वरपदास (चित्ति.) २ झगजे शत्रु पायांवर डोई ठेवीत.
३ दानाची जी शोभा तिला. ४ हतांत. ५ रामदासाच्या (वचनाव-
कन.) ६ पृथ्वीला. ७ भुजांच्या टापीं, झगजे पृथ्वीचें सत्य
करि. ८ मस्तकावर. ९ मुकुटास. १० धारण करिता झाला
(ता कियेचा अन्वय वरील सहाही वाक्यांत आहे.) ११ काव्या-
च्या पहिल्या पद्यांत आरंभीच जसें शिवाजी हें पद घातलें तसेंच
हें पद्यें शिवराजाच्या पद्यांच्या शेवटींही घातलें आहे आणि तेथल्या.
धर्मानें पूर्वीं ही तें वाक्यांत अन्वित असून मंगलरूप अर्थाचा धर्म
करिते. शरीर वा शीकाचे चारही चरणांत श्रीपद मंगलाकरितां
घातलें आहे. १२ संसारस्थिति. १३ वाक्चातुर्ष. १४ कवणा-
काव्य. १५ कवयम.

इति श्रीमच्छिषराजचरिताख्ये महाकाव्ये श्रीशिवाजीमहारा-
जस्य राज्याभिषेकवर्णनं नाम सप्तमः सर्गः ॥

